



रारद सहकारी बँक लि., मंपर

बँकिंगपेक्षाही खूप काही!



नवे द्येय.. नवी वाटचाल..
अपेक्षापेक्षाही जास्त द्यायचा सदैव विचार...



६९ वा
वार्षिक अहवाल

सन २०२३-२०२४

संस्थापक

इवलेशे गोप लावियेले घारी !
त्याचा वेलू गेला गगणावरी !!



सहकार महर्षी
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील (दादा)

माजी आमदार

आधारवड

उतुंग घ्येये जन्मा येती ।
ऐशी आहे जीवनख्याती ॥



मा.खा. पद्मविभूषण
श्री. शरदचंद्रजी पवार साहेब

माजी अन्न व कृषी मंत्री, भारत सरकार


देशाचे नेतृत्व



मा.ना.श्री. नरेंद्र मोटी

पंतप्रधान, भारत सरकार

सहकारावे दातृत्व



मा.ना.श्री. अमित शहा

गृह व सहकार मंत्री, भारत सरकार



मा.ना.श्री.
एकनाथजी शिंदे

मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

मा.ना.श्री.
देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य




आशास्थान

नव्या दिशेचे शूधन ।
नव्या महाराष्ट्राचे वर्चन ॥



मा. ना. श्री. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



मा. खा. श्री.
प्रफुल्लभाई पटेल

राष्ट्रीय कार्याध्यक्ष,
राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पार्टी

मा. श्री.
सुनिल तटकरे

प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पार्टी
महाराष्ट्र राज्य




कणक्वर मार्गदर्शक

विश विश छा घडवावा ।
कक्षा कीर्तिचा घडवावा ॥



मा.ना.श्री. दिलीप वळसे पाटील

सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य



झुंजार नेते
मा.ना.श्री.
छगान मुजवल

अन्न व नागरी पुरवठा मंत्री,
महाराष्ट्र राज्य

अमाजहिताशाठी कटिबद्द
प्रगतीशाठी तघनबद्द
मा.श्री. शिवाजीराव
आढकराव पाटील

अध्यक्ष, पुणे गृहनिर्माण व
क्षेत्रविकास मंडळ (पुणे म्हाडा)
मा.खासदार, शिरुर लोकसभा





लागे यश एकहाती ।
जिथे आपली उपस्थिती ॥

मा.श्री.
देवेंद्र प्रकाशशेठ शंडा

अध्यक्ष

आथ छंबीरतोची ।
जाण जंभीरतोची ॥

मा.श्री.
विवेक वळसे पाटील
उपाध्यक्ष



सहकार व प्रशासनाची
पकड असणारे नेतृत्व...!



मा.ना.अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री महा.राज्य यांची सदिच्छा भेट

विद्यमान संचालक मंडळ

(सन २०२२-२०२७)



मा. श्री. दत्तात्रेय थोरात



मा. श्री. शिवाजीराव लोंडे



मा. श्री. पांडुरंग पवार



मा. श्री. अशोक आदक



मा. श्री. किसन सैन



मा. श्री. सुदाम काळे



मा. श्री. जयसिंग थोरात



मा. श्री. अजय घुले



मा. श्री. संतोष धुमाळ



मा. श्री. प्रदीप आमुंडकर



मा. श्री. दौलत लोखण्डे



मा. श्री. मारुती लोहकरे



मा. सौ. सुषमा शिंदे



मा. सौ. रूपाली झोडगे



तजा संचालक



मा. श्री. विजयकुमार शिंदे



मा. श्री. अजित देवकर
सेवक संचालक



मा. श्री. अभय आवटे
सेवक संचालक



मा. श्री. राजेंद्र देशमुख
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. व्यवस्थापन मंडळ



मा. श्री. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष



मा. श्री. देवेंद्र शहा
सदस्य



मा. श्री. विवेक वलसे पाटील
सदस्य



मा. श्री. लक्ष्मण काळे
सदस्य



मा. श्री. पांडुरंग पवार
सदस्य



मा. श्री. निवृती अभंग
सदस्य

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासदांकरीता)

शरद सहकारी बँक लि., मंचर या बँकेच्या सभासदांची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०८/०९/२०२४ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. कवयित्री शांता शेळके सभागृह, शासकिय तंत्रिनिकेतन, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे. ४१२ ४०५ येथे खालील नमूद केलेल्या विषयांचा विचार करण्यासाठी अध्यक्ष मा. राजेंद्र प्रकाशशेठ शहा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे, तरी सभेस आपण वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

सभेपुढील विषय

- | | |
|--|---|
| <p>१) मागील दि. १७/०९/२०२३ रोजी झालेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.</p> <p>२) सन २०२३-२४ चा वार्षिक अहवाल व वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेला दि. ३१/०३/२०२४ रोजीचा ताळेबंद व सन २०२३-२४ चे नफा-तोटा पत्रक स्थिकृत करणे.</p> <p>३) सन २०२३-२४ च्या नफा वाटणीस मा. संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीचा विचार करून मंजुरी देणे.</p> <p>४) सन २०२३-२४ मध्ये अंदाज पत्रकापेक्षा जास्त आलेल्या खर्चास मंजूरी देणे व सन २०२४-२५ च्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.</p> <p>५) सन २०२३-२४ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे व सन २०२२-२३ च्या वैधानिक लेखापरिक्षण दोष दुरुस्ती अहवालाची माहिती घेवून तो स्विकृत करणे.</p> <p>६) सन २०२४-२५ साठी वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.</p> <p>७) सन २०२५-२६ साठी समवर्ती लेखापरिक्षकांची नेमणूक करण्याचे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे अधिकार मा. संचालक मंडळास देणेबाबत निर्णय घेणे.</p> | <p>८) मा. संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांचे आपल्या बँकेतील कर्जाची सहकार कायदा कलम ७५ (२) नुसार माहिती घेणे.</p> <p>९) मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देणे.</p> <p>१०) वैधानिक लेखापरिक्षक यांनी प्रमाणित केलेल्या थकित कर्ज खात्यांचे निर्नेखन (राईट ऑफ) करणे.</p> <p>११) महाराष्ट्र शासनाच्या नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना शासन निर्णय (क्र. यु.आर.बी.-१८०७/प्र.क.४५९ (ब) ७-स, दि. २७.४.२०२३) अंतर्गत दि. ३१/०३/२०२४ पैतृत तडजोड केलेल्या थकित कर्जखात्यांच्या माहितीची नोंद घेणे.</p> <p>१२) महाराष्ट्र शासनाची एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२४ चे परिपत्रक थकित कर्जदारांकरिता लागू करणे बाबत विचार करणे.</p> <p>१३) सदर वार्षिक सर्वसाधारण सभेतील अनुपस्थितीत सभासदांची रजा क्षमापित करणे.</p> <p>१४) मा. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी योणाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.</p> |
|--|---|

मा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार,

श्री. राजेंद्र जयराम देशमुख
मुख्य कार्यकारी अधिकारी

स्थळ : मंचर
दिनांक : २३/०८/२०२४

टिप :

- गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच ठिकाणी त्याच दिवशी अर्थात तासानंतर घेण्यात येईल. सदर सभेस गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही.
- अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखा व मुख्य कार्यालयामध्ये उपलब्ध असून बँकेच्या संकेतस्थळावर (www.sharadbank.com) देखील उपलब्ध आहे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेत होणाऱ्या विषयांसंबंधी काही सूचना किंवा प्रश्न असल्यास बँकेच्या मुख्य कार्यालयास दि. ३१/०८/२०२४ पूर्वी लेखी स्वरूपात किंवा adm@sharadbank.com या मेल आयडीवर मेलद्वारे कळवाव्यात.
- सभेस येताना कृपया नोटीसीची प्रत सोबत आणावी.
- सभासदांनी आपला राहण्याचा / ऑफिसचा पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता लेखी स्वरूपात कळवावा, तसेच आपल्या खात्यांची के.वाय.सी. पूर्तता केल्याची खात्री करावी.

मा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार,

श्री. राजेंद्र जयराम देशमुख
मुख्य कार्यकारी अधिकारी

स्थळ : मंचर
दिनांक : २३/०८/२०२४

अद्यक्षीय मनोगत...

प्रति,
सन्माननीय सभासद वंधु भगिनींनो,

बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील (दादा) यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

आपणा सर्वांचे दीपस्तंभ व श्रद्धास्थानी असलेले आदरणीय मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मिळणारे बहुमोल मार्गदर्शन तसेच सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे भक्तम पाठबळाबाबर त्यांच्या विश्वासामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

बँकेच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या निमित्ताने मा.संचालक मंडळाच्या वर्तीने बँकवा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे आर्थिक पत्रके वार्षिक अहवालात आपणापुढे सादर करताना विशेष आनंद होत आहे.

बँक हा अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या म्हणून कामकाज करत असतात. बँकिंगच्या माध्यमातून अनेक योजना समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचत असतात. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, उद्योग, शेतकरी, कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी इ. घटकांचा समावेश होतो. विकास, वृद्धी, सामाजिक-आर्थिक न्याय या सर्वांना बँकिंगमधून चालना मिळते. त्यामुळे भविष्यात बँकिंग व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीने करून चालणार नाही. बँकिंग व्यवसाय करताना व्यवसायातील जोखीम, उत्पन्न क्षमता व परतफेड क्षमता याबाबींचा सातत्याने विचार करावा लागतो. भारतीय रिझार्ब बँकेचे विविध मापदंडानुसार बँक व्यवस्थापनात करावे लागणारे प्रभावी अनुपालन आणि तंत्रज्ञानातील वेगाने होणारे बदल, त्यातील उद्भवणारे धोके व सुरक्षितता, ग्राहकांच्या वाढत्या सेवा अपेक्षा, इतर वित्तीय संस्थांशी करावी लागणारी निकोप स्पर्धा इ. बाबींचा विचार करून भविष्यात बँकेस आव्हाने पेलण्यासाठी सज्ज रहावे लागेल.

जग भू-राजकीय तणाव, उत्पादन, पुरवठा अशा विविध आव्हानांचा समाना करत आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग सध्या मंदावलेला आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्था ही चढत्या क्रमाने पुढे जात आहे. जर्मनी, अमेरिका आणि चीननंतर जपानची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे. भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी भारत लवकरच तिसन्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असल्याचा दावा केला आहे. याबाबी साध्य होण्यासाठी भारतीय बँकांचा मोठा हातभार लागणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्था वाढीमध्ये अनेक अडथळे आहेत, मात्र अडथळ्यांचे रूपांतर संधीत बनविणे आवश्यक आहे, त्यासाठी उत्पन्नाचे न्याय वितरण, शेतीचा विकास आणि रोजगारनिर्मिती, नवीन व्यवसाय निर्माती, शिक्षणक्षेत्राचा विकास याबाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणे आवश्यक आहे. भारताच्या आर्थिक विकासाचे मुख्य घटक म्हणजे युवक, प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये उत्पन्नातील वाढ आणि औद्योगिक धोरण या सर्व घटकांमुळे भारताचा आर्थिक वाढीचा दर वेगाने वाढण्यास मदत होईल. यामध्येही बँकांचा वाटा मोठा राहील, असा विश्वास देखील जागतिक गुंतवणूक बँकिंग फर्म नोमुराने (Nomura) व्यक्त केला आहे.

'सहकारातून समृद्धीकडे' याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी देशातील सहकार चळवळ मजबूत करणेसाठी राष्ट्रीय



सहकार विद्यापीठ उभारणी करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.ना.श्री.अमित शहा यांनी प्रस्तावित केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणून मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब हे त्यांचे सहकारी म्हणून कामकाज करत आहेत. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा बँकेस कामकाज करताना होत आहे.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.ना.श्री.अमित शहा यांचे हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड (NUCFDC) आणि अम्बेला संघटनेचे उद्घाटन दि.०२ मार्च, २०२४ रोजी नवी दिलीमध्ये झाले आहे. NUCFDC चे प्रमुख उद्दीष्ट नागरी सहकारी बँकाना बँकिंग नियम कायद्याचे पालन करण्यास आणि बँकिंग विकास व आधुनिकीकरणास मदत करणे आणि त्यांचे व्यवसायीकरण करणे आहे. या माध्यमातून ग्राहकांना फायदाच होणार आहे. देशाल सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाताना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

सद्यस्थितीत बँक व्यवसायापुढील आव्हाने वाढत आहेत. या परिस्थितीमध्ये आपली बँक आर्थिक टृट्ट्या सक्षम राहन त्यामध्यून परिसरातील कमी उत्पन्न क्षमता असलेल्या लोकांची, उद्योगधंद्याची आर्थिक स्थिती सुधारून परिसराचा सर्वांगिन विकास होईल यादृष्टीने प्रभावी धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवावायला हवीत. सध्याच्या परिस्थितीत स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर इतरांपेक्षा आपल्याकडे अधिक चांगले काय आहे, आपल्या कामकाजात कोणते बदल करणे आवश्यक आहे, याचाही अभ्यास आपणांस सर्वांना करावा लागेल.

राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँका, गाव पातळीवर काम करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था यांच्या मार्फत ० ते ३% या अल्प व्याजदराने कजाची वितरण होत आहे. दृथ डेर्चायांमधून शेतकऱ्यांना म्हैस, गाय यांच्या खरेदीसाठी कर्जपुरवठा सुलभ व कमी व्याजदरात करत आहे. शासनामार्फत अनुदानातून मोफत घरकुल योजना, मागास, इतर मागासवर्गीय यांना आर्थिक साहा मिळत आहे. बँकेने देखील यांचे बरोबरीने शेतकऱ्यांना तसेच शहरी, ग्रामीण भागातील तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांना/ तरुणींना वेगवेगऱ्या ४६.१ उद्योगधंद्यासाठी अणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग अशा योजनाचे कमी व्याजदराने सरकारी अनुदानातून आपल्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायात सक्षमपणे उमे राहण्यास आर्थिक पाठबळ दिले आहे. म्हणजे, एकेदर पहाता आर्थिक पुरवठा करण्याचा सर्वच माध्यमांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये आपले योग्य स्थान टिकवून ठेवण्यासाठी बँकव्यावसायिक मुल्ये जोपासत लवक्षिक आणि सर्व समावेशक धोरण राबवित आहोत.

माकेटिंग ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. ग्राहकांच्या घरी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांची नेमकी गरज काय आहे. त्यांच्या आर्थिक अडचणी काय आहेत हे जाणून घेवून त्यानुसार पुढे योग्य धोरण राबवून त्यानुसार ग्राहकांना सुलभ व ततडीने आर्थिक पुरवठा करण्याचा प्रयत्न करित आहोत. सद्यस्थितीत ग्राहकाने प्रत्यक्ष बँकेत येणे, ही संकल्पना कालबाब्द होत आहे. करोनाच्या काळात बाजापेठांसह

सगव्याच व्यवहारांना खीळ बसली होती. मात्र त्या काळात व्यावसायिकांनी प्राहकांशी संपर्कात रहात, त्यांच्या घरी सेवा पुरवत आपला व्यवसाय चालू ठेवला. अशाच प्रकारचा व्यावसायिक व सामाजिक दृष्टीकोन आपल्या बँकेने ठेवला आहे व आपली बँक इतर बँकेपेक्षा चांगली ग्राहक सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. अशा प्रकारच्या सेवा ग्राहकांना/सभासदांना उपलब्ध करून देताना बँकेची ३१ मार्च, २०२४ अखेरची आर्थिक स्थिती अंतिशय उत्तम प्रकारे ठेवण्यास बँकेला यश प्राप्त झाले आहे. यातील महत्त्वाच्या बाबी आपल्या अवलोकनार्थ देत आहे.

१. सभासद -

दिनांक ३१ मार्च, २०२३ अखेर सभासद संख्या २८२३३ होती. अहवाल वर्षात नव्याने २१५६ सभासद झाले आहेत तर २१३२ सभासदांचे राजीनामा वा मयत यामुळे दि. ३१ मार्च, २०२४ अखेर बँकेची सभासद २८२५७ आहे.

२. भाग भांडवल -

दि. ३१/०३/२०२४ अखेर बँकेचे अधिकृत भाग भांडवल रु. ७५००,०० लाख आहे. तर दि. ३१/०३/२०२३ अखेर वसुल भाग भांडवल रु. ४६०५.६९ लाख होते. तर अहवाल कालावधीत बँकेच्या वसुल भाग भांडवलामध्ये रु. १३१.७२ लाखाने (२.८६%) वाढ होवून, दि. ३१/०३/२०२४ अखेर बँकेचे वसुल भाग भांडवल रु. ४७३७.४२ लाख आहे.

३. राखीव व इतर निधी -

भारतीय रिझर्व बँकेचे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या कायदा व नियमप्रमाणे बँकेस होणाऱ्या नफ्यातून विविध तरतुदी करणे आवश्यक असते. या तरतुदीमुळे बँक व्यवसायातील जोखीम कमी होवून बँक आर्थिक दृष्ट्या सुटृट होण्यास मदत होते.

दि. ३१ मार्च, २०२३ अखेर बँकेचे राखीव व इतर निधी रु. १६०९२.०९ लाख होते. अहवाल वर्षात बँकेने नफा विभागाणी व केलेल्या तरतुदीमुळे राखीव व इतर निधीमध्ये रु. ११६५.६४ लाख (७.२८%) वाढ झाली आहे. त्यामुळे दि. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचे राखीव व इतर निधी रु. १५१७७.७४ लाख झाला आहे.

४. ठेवी -

दि. ३१/०३/२०२३ अखेर बँकेच्या ठेवी रु. १३७८८३.७१ लाख आहेत. अहवाल वर्षात रु. २३६८९.६२ लाखाने (१७.९८%) ठेवीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दि. ३१ मार्च, २०२४ अखेर ठेवी रु. १६१५६५.३२ लाख झाले आहेत.

भारत सरकारच्या आयकर कायद्यातील तरतुदीनुसार एका वर्षात रु. ४०,०००/- पेक्षा अधिक ठेवीवरील व्याजाच्या रकमेवर आगाऊ कर कपात (Tax Deducted at source) करण्यात येते. जेण नागरिकांसाठी ही मर्यादा रु. ५०,०००/- आहे. ज्या ठेवीदारांचे वार्षिक उत्पन्न करपात्र रकमेपेक्षा जादा नाही त्यांनी आपल्या नजीकच्या शाखेत आयकर विभागाचा १५G/१५H फॉर्म भरून घावा, जेणेकरून ठेवीदारांना आगाऊ कर कपातीतून सूट मिळविता येईल.

दि. ३१ मार्च, २०२४ अखेर कासा ठेवी रु. ३००६२.४४ लाख असून एकूण ठेवींशी त्यांचे प्रमाण १८.६१% आहे. व्यवसाय वाढ उद्दीष्टमध्ये कासा ठेवींचे प्रमाण वाढविणेसाठी बँक प्रयत्नशिल आहे.

भारतीय रिझर्व बँकेचे निर्देशप्रमाणे ठेवीदारांची रु. ५,०० लाख पर्यंतच्या ठेवीना विमा संरक्षण आहे. त्यानुसार Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC) कडे आपल्या बँकेने रु. २०२.१५ लाख विमा प्रिमियम नियमित विहित मुदतीत भरणा करण्याची दक्षता घेतली आहे.

ज्या बचत व चालू ठेव खात्यांवर दोन वर्षे नियमित व्यवहार होत नाहीत, अशा खात्यांची Inoperative A/C म्हणून वर्गवारी केली जाते, तसेच १० वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ व्यवहार नाहीत अशा Dormant खात्यांवरील रकमाही रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देशप्रमाणे ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEA Fund) विभागाकडे दरमहा वर्ग कराव्या लागतात. त्यामुळे भारतीय रिझर्व बँकेच्या सुचनानुसार खात्यांवर व्यवहार करता येत नाहीत. अशा खात्यांची पुन्हा के.वाय.सी. बाबतची पूर्ती करून खात्यावरील व्यवहार नियमित करण्याची दक्षता घेण्यात यावी. अहवाल कालावधीत भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशप्रमाणे, दावा न केलेल्या ठेवी परत करणेकरिता '१०० दिवस १०० पे' हे अभियान दि. ०१/०६/२०२३ ते दि. ०८/०९/२०२३ या कालावधीत राबविण्यात आले आहे.

५. कर्जे -

दि. ३१ मार्च, २०२३ अखेर रु. १८९६०.०३ लाख कर्जे आहेत. अहवाल कालावधीत निव्वळ कर्ज वाढ रु. १०४५.६४ लाख (९.४४%) झाली आहे. त्यामुळे दि. ३१ मार्च, २०२४ अखेर कर्जे रु. १०८००५.६७ लाख आहेत. तर एकूण ठेवींशी एकूण कर्जाचे प्रमाण ६६.८५% (सी.डी.रेशो) आहे. यामध्ये प्रामुख्याने सुक्ष्म, लघू आणि मध्यम व्यावसायिकांसाठी, गृह, शेती पूरक व्यवसायासाठी शेतघर बांधनीसाठी, वाहन खरेदी करिता, सोनेतारण, शैक्षणिक कारणासाठी अशा अनेक घटकांसाठी वेगवेगळ्या कारणासाठी आपली बँक कर्ज वितरण करत आहे. विविध प्रकाराच्या कर्ज वितरणामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने बँकेने कर्जदारांच्या व्यवसाय व उद्योगधर्दांच्या खात्यांचे पत मापन (क्रेडीट रेटिंग) करून पत मापनाच्या निकषांप्रमाणे व्याजदर लागू केलेला आहे. त्यामुळे कर्ज उभारणीसाठी चांगली पत असणाऱ्या कर्जदारांना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.

नागरी सहकारी बँकांनी त्यांच्या एकूण कर्जांपैकी ५०% कर्ज रु. २५,०० लाख पर्यंतच्या कर्ज खात्यांमध्ये केला पाहिजे अशा भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार दि. ३१ मार्च, २०२४ अखेर रु. २५,०० लाख पर्यंतचा कर्ज पुरवठा रु. ४४३३४.२५ लाख केला आहे. याचा विचार करता दि. ३१ मार्च, २०२४ अखेर एकूण येणे कर्जाशी याचे प्रमाण ४९.०५% आहे. तसेच अहवाल वर्षात अग्रक्रम क्षेत्रासाठी (Priority Sector) कर्ज ६०% तर दुर्बल घटकासाठी (Weaker Sector) कर्ज ११.५०% असणे आवश्यक आहे. याबाबत भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या सुधारित निर्देशप्रमाणे आपल्या बँकेने वर्ष २०२४ अखेर निर्धारित उद्दीप्त पूर्ण केले आहे.

६. अनुत्पादक कर्ज -

अनुत्पादक (एन.पी.ए) कर्ज खात्यांची दि. ३१/०३/२०२४ अखेर ४९६ खात्यांमध्ये रु. ११७४६३ लाख थकबाकी आहे. गतवर्षीक्षण अहवाल वर्षात दोबळ अनुत्पादक कर्जांमध्ये घट झालेली आहे. बँकेचे दोबळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ११.०९% व निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण १.००% आहे. आर्थिक वर्षात बँकेने अनुत्पादक कर्जांपौटी रु. ८७४.३६ लाख बुडीत व संशयित कर्ज निधी मध्ये तरतूद केली आहे.

कर्जदार सभासदांचे सहकार्य, वसुलीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन यामुळे बँकेस निव्वळ अनुत्पादक कर्जांचे प्रमाण ३% पेक्षा कमी ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व बँकेच्या निकषांप्रमाणे अति उत्कृष्ट (FSWM) बँकेसाठी असणारे निकष आपल्या बँकेने पुर्ण केले आहेत. वास्तविक सभासदांनी आपले कर्ज नियमित परतफेड करणे हे त्यांचे व बँकेच्या आर्थिक सदृढृतेच्या दृष्टीने हितकारक आहे.

तरतूदीचे प्रमाण (Provision Coverage Ratio)- अनुत्पादित कर्जाचे तरतूदी करिता बँक IRAC च्या निकषांचे काटेकोरपणे पालन करत आहे व त्यास अनुसरून तरतूदी केलेल्या आहेत. दि. ३१ मार्च, २०२४ अखेर संशयित व बुडीत कर्ज निधी रु. ८९००.०० लाख आहे. दोबळ अनुत्पादक

कर्जाशी तरतुदीचे प्रमाण (Provision Coverage Ratio) किमान ७०% पर्यंत आदर्श मानले जाते. बँकेने हे प्रमाण ७४.३२% राखले आहे. त्यामुळे कर्जावरील जोखीम योग्य रितीने नियोजित केली आहे.

बँकेच्या वसुली समितीच्या नियमित सभा होवून त्यामध्ये शाखानिहाय थकित कर्ज खाती व वसुलीचा आढावा घेवून त्यानुसार कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीचे आदेश वेळोवेळी शाखा व्यवस्थापक व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना दिले जातात. कर्ज वसुली योग्य पद्धतीने होणेसाठी बँकेने महाराष्ट्र शासनाच्या एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ थकित कर्जदाराना देवून अनुत्पादक कर्जाचे प्रमाण कमी केले आहे.

७. गुंतवणूक -

दि. ३१/०३/२०२४ अखेर बँकेची गुंतवणूक रु.५६६५७.७४ लाख आहे. यामध्ये सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक एस.एल.आर. रु.३९६८९.४३ लाख व नॉन एस.एल.आर. व इतर बँकातील मुदत ठेवीमध्ये रु.१६९७६.३१ लाख गुंतवणूक आहे. अहवाल वर्षात गुंतवणूकीवर रु.३८०७.३६ लाख व्याजा पोटी उत्पन्न मिळाले आहे. तर सरकारी कर्ज रोखे खरेदी विक्री व्यवहारामध्ये रु.४७.७३ लाख बँकेस नफा मिळाला आहे. या बाबीचा विचार करता गुंतवणूकीवर ७.१२% वार्षिक सरासरी परतावा मिळाला आहे. भारतीय रिझर्व बँकेची परिप्रके व निर्देश यांस अधीन राहने बँकेने गुंतवणूकीचे धोरण निश्चित केले आहे व त्यानुसार गुंतवणूक समिती मध्ये त्याबाबतचा नियमित आढावा घेतला आहे. बँकेने केलेल्या गुंतवणूका व त्यावरील जोखीम विचारात घेऊन आवश्यकतेप्रमाणे तरतुदी केल्या आहेत.

भारतीय रिझर्व बँक नियमन कायदा १९४९ मधील कलम १८ व २४ नुसार निव्वळ मागणी व देयतेच्या (NDTL) रोख राखीव निधी किमान ४.५०% व तरल निधी किमान १८% प्रमाणे नियमित राखणे अनिवार्य आहे. त्यानुसार बँकेने आर्थिक वर्षात निकांसांचे काटेकोरपणे पालन केले आहे. गुंतवणूक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या संधी शोधून व गुंतवणूक जोखीमीचे योग्य मूल्यापन करून परताव्यापोटी जास्तीत जास्त उत्पन्न मिळणेसाठी बँकेच्या व्यवस्थापनाने प्रभावी नियोजन केले आहे.

८. नफा -

दि. ३१ मार्च, २०२४ अखेर बँकेस वैधानिक तरतुदी करून करपूर्व नफा रु.३३२०.९५ लाख झाला आहे. त्यामधून रु.१०४०.६१ लाखाच्या वेगवेगव्या निर्धारित तरतुदी केल्या आहेत. तर प्राप्तीकर खर्च रु.६०६.०९ लाख झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्षात बँकेस निव्वळ नफा रु.१६७४.३३ लाख झाला आहे. यामुळे आर्थिक वर्षात खेळते भांडवलाशी निव्वळ नफ्याचे प्रमाण ०.८९% आहे.

(रु.लाखात)

वर्ष	दोबळ नफा	तरतुदी व प्राप्तीकर खर्च	निव्वळ नफा
२०२२-२३	३७९४.८६	२७०५.९८	१००९.६७
२०२३-२४	३३२०.९५	१६४६.६१	१६७४.३३
वाढ/घट	-३५३.९९	-१०५८.५७	+६६४.६६

आर्थिक वर्षात बँकेच्या २३ शाखा नफ्यात असून, त्यांचा एकत्रित नफा रु.३२२३.०९ लाख आहे. तर ४ शाखा तोट्यात असून त्यांचा एकत्रित तोटा रु.२९०.६५ लाख आहे. याचबरोबर मुख्य कार्यालयास उत्पन्न नसल्यामुळे तसेच तरतुदी, प्राप्तीकर व इतर खर्च यामुळे मुख्य कार्यालयाचा तोटा रु.१२५८.११ लाख आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक, विभाग प्रमुख यांचेकडून सर्व शाखांचा व्यवसाय आढावा दरमहा घेतला जात आहे. यामध्ये ठेव वाढ, कासा ठेव वाढ, कर्ज वितरण, लहान कर्जाचे प्रभावी वितरण, थकित कर्जदारांचे (SMA-०, SMA-१ द SMA-२) वर्गीकरणानुसार कर्ज खात्यांचा आढावा, अनुत्पादित कर्जे व त्याबाबत केलेली कार्यवाही,

तसेच त्यांचे वसुलीसाठी नियोजन व कृती कार्यक्रम तयार केला जातो व त्यास अनुसरुन कामकाज केले जाते.

९. नफा विभागणी -

दि. ३१ मार्च, २०२४ अखेर दोबळ नफा रु.३२२०.९५ लाख असून, बँकेने सर्व तरतुदी (प्राप्तीकर/निधी तरतुदी इ.) केल्यानंतर निव्वळ नफा रु.१६७४.३३ लाख झाला आहे. बँकेचे राखीव व इतर निधी मधील अपेक्षित वाढीचा विचार करता मा. संचालक मंडळाने नफा विभागणी खालील प्रमाणे करावी अशी शिफारस मा. सर्वसाधारण समेस मान्यतेसाठी केली आहे.

मा. संचालक मंडळाने शिफारस केलेली नफा विभागणी

अ.क्र.	तपशिल	नफाशी टक्केवारी	रकम रुपये
१	राखीव निधी	२८.६६%	४,८९,८३,४०४.०६
२	झारत निधी	३.२२%	५३,८५,०००.००
३	गुंतवणूक बढ-उत्तर निधी	२०.४९%	३,४९,७५,०००.००
४	सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधी	०.५४%	९,९०,०००.००
५	लाभांश १२% (प्रोटो प्रमाण)*	३३.३७%	५,४८,८८,९०४.००
६	आर्थिक वर्ष २०२३-२४ वा शिल्पक नफा	१३.८०%	२,३१,०९,७३८.९८
	एकूण निव्वळ नफा	१००%	९६,७४,३३,३९६.२४

*भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे मान्यतेचे अपेक्षेवर

१०. निव्वळ संपत्ती -

भारतीय रिझर्व बँकेच्या निव्वळ मूल्य व भांडवल पर्याप्ततेबाबत सुधारित निर्देशानुसार दि. ३१ मार्च, २०२४ अखेर बँकेची निव्वळ संपत्ती रु.११८९३.५१ लाख आहे. अहवाल वर्षात बँकेच्या निव्वळ संपत्तीमध्ये रु.२७८०.७५ लाखाने झालेली वाढ ही लक्षणीय असून, बँकेची आर्थिक स्थिती अती उत्तम असल्याचे दर्शवित आहे.

११. भांडवल पर्याप्तता प्रमाण -

बँकेच्या आर्थिक सक्षमतेबाबत भांडवल पर्याप्तता प्रमाणाकडे प्रभावी मापदंड म्हणून पाहिले जाते. बँकांसाठी हे प्रमाण किमान १२% निश्चित केले आहे. अहवाल वर्षात भांडवल निधीमध्ये रु.२८४९.७० लाख वाढ झाली आहे. तर जोखीम भारीत मालमतेमध्ये रु.७७३७.५० लाखाने अनुक्रमे गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे. अहवाल वर्षात बँकेने जोखीच्या मालमतांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे, गतवर्षी बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १२.०२% होते त्यामध्ये वाढ होवून ३१ मार्च, २०२४ अखेर ते १४.००% झाले आहे. ही बाब भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशाप्रमाणे बँक आर्थिकटूट्या सक्षम असून बँकेचे व्यवस्थापन उत्कृष्ट आहे हे स्पष्ट होते.

१२. व्यवस्थापकीय मंडळ -

भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशाप्रमाणे बँकेच्या संचालक मंडळास सहाय्य व मार्गदर्शन द्यावे यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या सदस्यांचा समावेश व्यवस्थापन मंडळात केला आहे. बँकेच्या गुणात्मक विकासासाठी अहवाल कालावधीत मा. व्यवस्थापकीय मंडळाच्या १३ सभा झाल्या आहेत. तसेच व्यवस्थापकीय मंडळाने केलेल्या सूचना संचालक मंडळ व बँक व्यवस्थापनास प्रभावी व पारदर्शी कामकाज करण्यासाठी सहाय्यपूर्त झाल्या आहेत.

१३. संचालक मंडळ व प्रशिक्षण -

बँकिंग व्यवसायातील आव्हाने स्वीकारत व भारतीय रिझर्व बँकेचे निर्देश आणि मापदंड यांचे पालन करून ग्राहक व समाजभिमुख कार्यपद्धतीचा अवलंब करत बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहीले आहे. त्यासाठी अहवाल काळात संचालक विविध प्रशिक्षण

કાર્યક્રમાત સહભાગીહી ઝાલે આહેત.

સભાસદાંચા સદૈવ પાઠીબા આણિ અસંખ્ય ગ્રાહકાંચા વિધાસ યાંસ બાંધીલ રાહુન બેંકેચ્યા ઉત્તરોત્તર પ્રગતીસાઠી સંચાલક મંડળ કટીબદ્દ આહे. પારદર્શકતા આણિ અચૂકતા યાંચા યોગ્ય સમન્વયસાઠી સંચાલક મંડળ સદસ્યાંચ્યા સમિત્યા સ્થાપન કેલ્યા આહेत. યા સમિત્યાંની ત્યાંચ્યા કાર્યપ્રણાલીસ અનુસરુન યોગ્ય પ્રકારે કામકાજ કેલે આહે. યાબાબત અહવાલ કાલાવધીત સંચાલક મંડળ, વ્યવસ્થાપન મંડળ વ સમિતીચ્યા ખાલીલ પ્રમાણ સમા ઝાલ્યા આહેત.

અ.ક્ર.	સમિતી/ઉપસમિતી તપશિલ	અહવાલ વર્ષાંતીલ સમા
૧	વાર્ષિક સર્વસાધારણ સમા	૧
૨	સંચાલક મંડળ સમા	૧૩
૩	કર્જ સમિતી	૧૨
૪	ગુંતવણૂક સમિતી	૫
૫	આય.ટી.સમિતી	૮
૬	એકરકમી કર્જ પરટફેડ સમિતી	૭
૭	અંસેટ લાયબિલિટી મેનેજમેન્ટ (ALM) સમિતી	૪
૮	વ્યવસ્થાપન મંડળ	૧૩
૯	કાર્યકારી સમિતી	૧
૧૦	કર્જ વસુલી સમિતી	૧૨
૧૧	ઓફિટ સમિતી	૫
૧૨	દેખરેખ સમિતી	૨
૧૩	ઉચ્ચ મૂલ્ય વ્યવહાર ફસ્ટવણૂક સમિતી	૧

૧૪. સંચાલક મંડળ સદસ્ય વ ત્યાંચે નાતોવાઈક યાંના દિલેલી કર્જો -

મહારાષ્ટ્ર સહકારી સંસ્થા કાયદા ૧૯૬૦ કલમ ૭૫(૨) મધ્યીલ તરતુદીનંતર સંચાલક મંડળાંતીલ સદસ્ય વ ત્યાંચે નાતોવાઈક યાંના દિલેલ્યા કર્જાંચી માહિતી ખાલીલ પ્રમાણે - (રૂ.લાખાત)

તપશિલ	કર્જ મંજૂર રખણી	દિ.૩૧ માર્ચ ૨૦૨૪ અંખે યેણેબાકી	થકબાકી
સંચાલકાંના દિલેલી કર્જો	૦.૦૦	૦.૦૦	૦.૦૦
સંચાલક નાતોવાઈક યાંના દિલેલી કર્જો	૨.૦૨	૧.૨૩	૦.૦૦
એકૂણ	૨.૦૨	૧.૨૩	૦.૦૦

અહવાલ વર્ષાંત સંચાલક કિંवા ત્યાંચે નાતોવાઈક યાંના નવ્યાને કર્જો દિલેલી નાહીંત.

૧૫. ભારતીય રિઝર્વ બંક તત્પાસણી ૨૦૨૩ -

ભારતીય રિઝર્વ બંક, યાંની દિ.૦૧/૦૪/૨૦૨૨ તે દિ.૩૧/૦૩/૨૦૨૩ યા કાલાવધીચી બેંકેચ્યા તપાસણી પૂર્ણ કેલી આહે. ત્યાચા તપાસણી અહવાલ બેંકેસ પ્રાસ ઝાલા આહે. તપાસણી અહવાલાંતીલ તુટી/ દોષાંચી પૂર્તતા વિહિત કાલાવધીત કરુન ત્યાચા અહવાલ ભારતીય રિઝર્વ બંક, પર્વેક્ષણ વિભાગ, યાંસ મુદ્દીત સાદર કેલા આહે.

૧૬. જોખીમ આધારિત અંતર્ગત લેખાપરિક્ષણ (RBIA)-

પ્રભાવી વ્યવસ્થાપન હોણેસાઠી બેંકેચ્યા શાર્ખાંચે દૈનંદિન કામકાજાવર નિયમિત દેખરેખ વ નિયંત્રણ ઠેવણે આવશ્યક આહે. યાસાઠી મુખ્ય કાર્યાલયાત સ્વતંત્ર તપાસણી વિભાગ કાર્યરત આહે. સદર વિભાગકરૂન બેંકેચ્યે દૈનંદિન વ્યવહાર વ કામકાજાત ઝાલેલ્યા તુટી શોધુન ત્યા તુટીંચી પૂર્તતા કરુન ઘેતલી જાતે. યામધ્યે પ્રામુખ્યાને વિવિધ જોખીમ શોધુન, ભારતીય રિઝર્વ બંકેચ્યા માર્ગદર્શક સૂચનાંનુસાર, જોખીમ આધારીત અંતર્ગત લેખાપરિક્ષણ કેલે જાત આહે.

બેંકેચે મુખ્ય કાર્યકારી અધિકારી તસેચ વિભાગ પ્રમુખ શાખાંના આવશ્યકતેનુસાર ભેટી દેઊન કામકાજાચા આઢાવા ઘેતાત વ શાખા વ્યવસ્થાપન તસેચ કામકાજાબાબત સૂચના તથા માર્ગદર્શન કરતાત.

૧૭. મુખ્ય અનુપાલન અધિકારી (Chief Compliance Officer) -

બેંકિંગ ક્ષેત્રાત સાતાંચાને નવનવીન બદલ હોત આહેત. બેંકિંગ વ્યવસાય, ગ્રાહક હિત તસેચ ગ્રાહક સેવા વ સુરક્ષા યાંના અધિક મહત્વ આહે. બેંકિંગ વ્યવસાયાતીલ વિવિધ ઘટકાંતીલ જોખીમીચે અનુષ્ણાને ભારતીય રિઝર્વ બંક સર્વ સહકારી બંકાંના વિવિધ પરિપત્રે વ નિર્દેશ દેત અસતે. ત્યામુલ્લે વૈધાનિક આણિ નિયામક બાબીંચ્યા વ્યાસીત વાઢ ઝાલી આહે. ભારતીય રિઝર્વ બંકેચ્યા વૈધાનિક વ નિયામક બાબીંચી પિહીત વેળેત પૂર્તતા કરણેકરિતા બેંકેને સ્વતંત્ર મુખ્ય અનુપાલન અધિકારી (Chief Compliance Officer) યાંચી નિયુક્તી કેલી આહે.

૧૮. બેંકિંગ તત્ત્વજ્ઞાન વ સાયબર સુરક્ષા -

કોઓર બેંકિંગ સ્લોફ્ટવેર પ્રણાલી (Core Banking Applications Software) દ્વારે ગ્રાહકાંના આધુનિક બેંકિંગ સેવા ઉપલબ્ધ કરુન દેણ્યાસાઠી બેંકેને દિ. ૨૭/૧૧/૨૦૨૧ રોજી નવીન તત્ત્વજ્ઞાનાને વિકસિત અસણાચા સ્લોફ્ટવેર પ્રણાલી દ્વારે સેવા દેણ્યાસ સુરૂવાત કેલી આહે.

સાયબર સુરક્ષા સધ્યાચે બેંકિંગ ક્ષેત્ર ડિજીટલાયન્ઝેનકડે ખુપ વેગાને જાત આહે. ત્યા અનુષ્ણાને બેંકેચા ડેટા વ યંત્રણ હી સાયબર હલ્યાપાસુન સુરક્ષિત ઠેવણે ગરજે આહે. બેંકેને યાચા વિચાર કરુન બેંકેચા ડેટા હી સુરક્ષિત Tier - ૪ ડેટા સેન્ટર મધ્યે ઠેવલેલા આહે. ત્યાચ્યા સાયબર સુરક્ષિતતાસાઠી ભારતીય રિઝર્વ બંકેચ્યા માર્ગદર્શનપ્રમાણે લાગણારે સર્વ સ્લોફ્ટવેર અને વ ટૂલ્સ બેંકેને ઘેતલે અસુન ત્યાચે અંમલબજાવણીચે કામકાજ વેગાને સુરૂ આહે.

સાયબર હલ્યાપાસુન સુરક્ષિત રાહણ્યકારિતા ખાતેદાર યાંસ દેખીલ સત્તક અસણે આવશ્યક આહે. મ્હણુન બેંક વેકોવેકી ગ્રાહક જાગૃકરેસાઠી વેબસાઈટ, પોસ્ટર્સ, એસએપ્સ દ્વારે ખાતેદારાંના કાળવત અસત્તાત. સાયબર હલ્યાપાસુન બેંકેચા ડેટા સુરક્ષિત રાહણ્યાસાઠી બેંકેને પુર્ણપણે કાળજી ઘેતલી આહે.

૧૯. ગ્રાહક સેવા વ સુવિધા -

ઓ.ટી.એ.સ. (Automated Teller System) સન ૨૦૧૪ પાસુન બેંક ખાતેદારાંના એ.ટી.એ.સ. સેવા દેત આહે. દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪ અંખેર આપલ્યા બેંકેચે ૪૫૦૦૦ પેક્શા અધિક ખાતેદાર તસેચ ઇતર બેંકેચે અસંખ્ય ખાતેદાર્હી યા સેવેચા લાભ ઘેત આહેત. તસેચ આપલ્યા બેંકેચે કાર્ડચા વાપરહી ભારતાંતીલ કોણત્યાહી એ.ટી.એ.સ. મધીન મધ્યે કરતા યેતો.

આ.પી.પી.એસ. (Immediate Payment Service) બેંકેને ખાતેદારાંના મોબાઇલ બેંકિંગ મ્હણજેચ IMPS સુવિધા સન ૨૦૧૬ પાસુન ઉપલબ્ધ કરુન દિલેલી આહે. મોબાઇલ બેંકિંગદ્વારે ખાતેદાર રકમ ટ્રાન્સ્ફર કરુન શકતાત. યાબરોબરચ આર.ટી.જી.એસ./ એન.ઇ.એ.ફ.ટી. (RTGS/ NEFT), ઇ-કોમ (Electronic Commerce), POS યા સુવિધાંચા વાપર મોઠું પ્રમાણવાર ખાતેદાર કરત આહેત, હી બાબ અભિમાનાસ્પદ આહે.

૨૦. શાખા સ્થળાંતર -

મુંબઈ ઉપનગરાંતીલ ઘાટકોપર (પ.) શાર્ખે નવીન જાગેમધ્યે સ્થળાંતર કરણેબાબતચી કાર્યવાહી સુરૂ કેલી આહે. શાખા નવીન જાગેત સ્થળાંતરીત ઝાલ્યાનંતર મોઠું પ્રમાણવાર નવીન ગ્રાહક બેંકેસ જોડલે જાણાર આહેત. ત્યામુલ્લે બેંકેચ્યા વ્યવસાયાત વાઢ હોણાર આહે.

२१. के.वाय.सी.बाबत -

भारतीय रिझर्व बँकच्या निर्देशानुसार, नवीन बचत, चालू व कर्ज खात्यांच्या खातेधारकांची के.वाय.सी./सी.के.वाय.सी. बाबतची पुर्तता करताना त्यांचे स्कॅनिंग केले जाते. बँकेने के.वाय.सी. पूर्तता करणेबाबत वेळोवेळी खातेदारांना एस.एम.एस. द्वारे, दैनिक वृत्तपत्रात जाहिरात देवून अहवान केले आहे. त्यास अनुसरून सभासद व खातेदारांनी आपली अद्यावत के.वाय.सी. कागदपत्रे नजीकच्या शाखेत जमा करून खात्याची रि-के.वाय.सी. पूर्ण करून घ्यावी.

२२. विमा व्यवसाय -

कर्जदार व कर्ज रक्कम सुरक्षित करणेकरिता सन २०१६ पासून आपल्या बँकेने ICICI Lombard General Insurance Company Limited च्या माध्यमातून खवतंत्र विमा कार्पोरेट एजन्सी घेतली असून त्याद्वारे बँक विमा व्यवसाय करत आहे. बँकेने एजन्सीच्या माध्यमातून उदा.भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., पराग शुगर प्रा.लि., आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, अनुसया महिला पतसंस्था अशा अनेक संस्थांमधील सेवकांना आरोग्य विमा तसेच पी.ए. पालिसीच्या सुविधा दिल्या आहेत.

२३. लेखापरिक्षण -

अ) वैधानिक लेखापरिक्षण-

आर्थिक वर्ष २०२३-२४ चे वैधानिक लेखापरिक्षण मे. देशपांडे आणि मेंडेस, (सी.ए.) पुणे यांनी केले असून वैधानिक लेखापरिक्षण अहवाल बँकेस विहित मुदतीत सादर केला आहे. मा. लेखापरीक्षक यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले असून बँकेस 'अ' वर्ग दिला आहे.

ब) समवर्ती लेखापरिक्षण-

सन २०२३-२४ चे समवर्ती लेखापरिक्षण मे. बी.बी.थोरात अँड असोसिएट्स, मे.दिलीप डी. कटारे, मे.योगेश तनपुरे अँड असोसिएट्स, मे.लुणावत अँड असोसिएट्स यांनी केले असून त्यांनी वेळोवेळी बँकेस मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत.

क) कर लेखापरिक्षण-

बँकेचे कर लेखापरिक्षण मे. गुंड गावडे आणि कंपनी, पुणे यांनी केले असून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत.

ड) सिस्टिम ऑडीट-

अहवाल कालावधीत बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या सुचनेनुसार VA/PTAudit, IS, CBS Gap Audit d Revenue Leakage Audit केलेले आहे.

२४. आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता वैधानिक लेखापरिक्षक नियुक्ती -

भारतीय रिझर्व बँक यांचे परिपत्रक क्रमांक RBI/२०२१-२२/२५ Ref.No.DoS.Co.-RG/SEC. ०१/ ०८.९९.००१/२०२१-२२ दि.२७ एप्रिल, २०२१ रोजी वैधानिक लेखापरिक्षक यांचे नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्या अनुषंगाने वैधानिक लेखापरिक्षक नेमणुकीबाबत प्रस्ताव संचालक मंडळ समेच्या मान्यतेने दि.३१ जुलै पूर्वी भारतीय रिझर्व बँक, मुंबई यांस सादर करावयाचा असातो. त्यानुसार बँकेचे सन २०२४-२५ या कालावधीकरिता मा.संचालक मंडळ समेच्या मान्यतेने १) मे.खेरे देशमुख अँड क., (सी.ए.) पुणे २) मे.बी.एस.कुडचे अँड क., (सी.ए.) पुणे यापैकी एका वैधानिक लेखापरिक्षक म्हणून नेमणुकीस मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव भारतीय रिझर्व बँकेस मुदतीत सादर केला आहे. बँक व्यवस्थापनाने केलेली कार्यवाही मा. वार्षिक सर्वसाधारण सभेस मान्यतेसाठी सादर करत आहे.

२५. सेवक व प्रशिक्षण -

नव्याने येत असलेल्या व अल्पावधीत खातेदारांना अत्याधुनिक सेवा

देणाऱ्या विविध आर्थिक संस्था व ग्राहकांना मिळणाऱ्या विविध आर्थिक गुंतवणुकीच्या संधी यामुळे बँक व्यवसायात स्पर्धा तीव्र होत आहे. ग्राहकांना अधिक उत्तमोत्तम सेवा देणे करिता येणाऱ्या अडचणीचा विचार करून उत्तम ग्राहक सेवा कशी देता येईल यावर भर देत असताना अधिकारी व सेवक यांचे कामकाजातील कौशल्य अधिक विकसित करून त्यांची कार्यक्षमता अधिक बाढविणेकरिता येणाऱ्या नवीन आव्हानांना अधिक सक्षमपणे सामोरे जाणेकरिता त्यांना वेळेवेळी प्रशिक्षण व कार्यशाळा, मेळावे घेवून त्यांना अधिक कार्यक्षम व अद्यावत केले जात आहे. सेवकांची बँकप्रती व बँकेचे ग्राहकांप्रती असलेली आस्था ही बाब बँकेच्या व्यवसाय वाढी करिता पोषक ठरत आहे.

२६. त्राणनिर्देश -

बँकेचे सर्व सभासद, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रमोद कर्नाड व सर्व व्यवस्थापक मंडळ, बँकेचे ठेवीदार, कर्जदार, खातेदार, तसेच बँकेच्या प्रगतीस सहाय्यमुत असणारे अनेक हितवितक यांचा मी आमारी आहे.

भारतीय रिझर्व बँक मुंबई, वरिष्ठ तपासणी अधिकारी (SSM) व त्यांचे सहकारी, तसेच इतर विविध विभागातील अधिकारी यांचे आभार व्यक्त करतो.

मा.सहकार आयुक्त व निर्बंधक, सहनिर्बंधक व उपनिर्बंधक यांचे आभार व्यक्त करतो. बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक मे.देशपांडे आणि मेंडेस, पुणे, समवर्ती लेखापरिक्षक मे.बी.बी.थोरात आणि कंपनी, पुणे व इतर सर्व समवर्ती लेखापरिक्षक, बँकेचे कर लेखापरिक्षक मे.गुंड गावडे अँड कंपनी, पुणे, तसेच विविध बैंकिंग घटकांत मार्गदर्शन करणारे सल्लागार यांचा आमारी आहे.

बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री.विवेक वळसे पाठील, सर्व संचालक, तजा संचालक यांचे आभार व्यक्त करतो. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र जयराम देशमुख, सर्व विभाग प्रमुख, बोर्ड सेक्रेटरी, सर्व शाखाधिकारी, अधिकारी व सर्व सेवक यांनी अहवाल वर्षात केलेल्या उत्तम कामकाजाबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो.

बँकेस नेहमीच सहकार्य करणारे कायदे सल्लागार, सर्व पत्रकार, प्रसार माध्यम प्रतिनिधी, मुल्यांकनकार, सल्लागार, सोने मुल्यांकनकार या सर्वांचे आभार मानतो.

२७. समारोप -

बँकेचा दि.३१ मार्च, २०२४ रोजीचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक, नफा विभागणी, सन २०२४-२५ चे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक, पोटनियम दुरुस्ती व इतर विषय मंजुरीसाठी सादर केले असून त्यास मान्यता मिळावी, अशी आपणा सर्व सभासदांना विनंती करतो.

आपला,
देवेंद्र प्रकाशशेठ शहा
अध्यक्ष

Annex- A Performance Highlights

Name of the Bank

Sharad Sahakari Bank Ltd., Manchar

Registered Office Address

Manchar, Tal-Ambegaon, Dist - Pune. Pin Code - 410 503

Registration No. & Date

P.N.A./B.N.K./230/74 Date - 25/04/1974

No. & Date of RBI License

A.C.D./M.H.90 Date - 23/12/1976

Area of Operation

All Maharashtra State

(Rs.in Lakh)

Particulars	Year Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2023
	27 + Head Office	27 + Head Office
Number of Branches		
Number of Members		
Regular	28257	28233
Nominal	1486	1673
Own Funds	21915.16	20617.78
Share Capital	4737.42	4605.69
Reserve Fund & Other Reserves	17177.74	16012.09
Deposits	161565.32	137883.71
Current	9836.57	6743.31
Savings	19980.93	18069.46
Fixed & Others	131747.82	113070.94
Advances	108005.67	98960.03
Secured	104111.49	95848.45
Unsecured	3894.18	3111.58
Total Business	269570.99	236843.74
Borrowings	0.00	0.00
Investments	56657.74	42423.62
Priority Sector Loan & Advances	74655.13	69178.42
% to Adjusted Net Bank Credit (ANBC)	69.12%	69.91%
Weaker Section Loan & Advances	13205.42	11518.42
% to Adjusted Net Bank Credit (ANBC)	12.23%	11.64%
Overdue	9894.29	8031.71
% of overdue to total loan & Advances	9.16%	8.12%
Net NPAs (%)	1.90%	3.12%
Number of Employees	276	268
Profit for the year(Net Profit)	1674.33	1009.67
Net Worth	11813.51	9032.76
Capital Adequacy (%)	14.00%	12.02%
Return on Average Assets (%)	0.98%	0.67%
C.D. Ratio (%)	66.85%	71.77%
NIM (%)	3.48%	4.49%
Cost of Deposits (%)	6.26%	5.71%
Working Capital	187163.14	160398.45
Audit Class	"A"	"A"

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च, २०२३	भाग भांडवल व देणी	दि. ३१ मार्च, २०२४
७५,००,००,०००.००	अधिकृत व वसुल भाग भांडवल प्रत्येकी रु. १००/- प्रमाणे ७५,००,००० भागात विभागलेले	७५,००,००,०००.००
४६,०५,६९,९००.००	१. वसुल भाग भांडवल प्रत्येकी रु. १००/- प्रमाणे ४६,३७,४९६ चे भाग	४६,३७,४९,६५०.००
१,६०,९२,०९,८८६.८८	२. विधी विहीत गंगाजळी व इतर निधी	१,७१,७७,७३,९९०.३७
३२,३४,०४,६९२.३८	१. वैधानिक राखीव निधी	३९,६०,५६,६४५.४९
५,००,००,०००.००	२. इमारत निधी	१७,४६,९५,०००.००
१,३३,००,०००.००	३. लाभांश समानीकरण निधी	१,५८,००,०००.००
८,६५,००,०००.००	४. गुंतवणूक चढ उतार निधी	१,६५,००,०००.००
२६,३८,४७४.००	५. सभासद कल्याण निधी	३५,८८,८५०.२८
७,८९,०६९.००	६. सेवक कल्याण निधी	७,८९,०६९.००
२०,९०,०००.००	७. सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधी	४०,९०,०००.००
३,५०,०००.५०	८. धर्मादाय निधी	३,५०,०००.५०
१,००,००,०००.००	९. बँक सुवर्ण महोत्सव निधी	१,००,००,०००.००
०.००	१०. निवडणूक निधी	३५,००,०००.००
४,००,००,०००.००	११. उत्पादित कर्जावरील निधी	४,५०,००,०००.००
६,००,०००.००	१२. कोहिड ११ उत्पादित कर्ज निधी	८,००,०००.००
१५,९०,९९,८५८.००	१३. बुडित व संशयीत कर्ज निधी	८९,००,००,०००.००
४५,००,०००.००	१४. विशेष बुडीत व संशयित कर्ज निधी (I-Tax)	४५,००,०००.००
१०,००,००,०००.००	१५. गुंतवणूक घसारा निधी	६,५०,००,०००.००
७७,४५,७९३.००	१६. पुर्नमुल्यांकन निधी	७१,९२,३४५.००
१३,७८,८३,७०,८९६.३३	३. ठेवी (१+२+३+४)	१६,९५,६५,३२,४९०.०२
६७,४३,३०,८९८.९९	१. चालू ठेवी	९८,३६,५७,६४०.२९
१,८०,६९,४५,५८८.४९	२. बचत ठेवी	१,९९,८०,९२,६४२.७४
११,२८,०३,६०,९२०.००	३. मुदत ठेवी	१३,९२,९६,६६,५७७.२६
७,६५,०३,९९५.००	१. पिम्मी ठेवी	८,३५,००,९६०.००
१०,५३,९३,८०५.००	२. आवर्त ठेवी	९,३६,४९,७९३.००
७,३९,७६,२८,८६८.००	३. मुदत ठेवी	७,३४,६५,७५,२३०.६६
३,७०,०९,९३,५३२.००	४. पुर्नगुंतवणूक ठेवी	५,५९,७९,४९,३३३.६०
२,६७,३४,३६९.६५	४. इतर ठेवी	५,३९,९५,६९६.७३
१,९६,९९,३७७.००	१. मुदत संपलेल्या ठेवी	२,८६,२९,६४९.००
७९,९४,९९२.६५	२. कॅश क्रेडीट कर्ज खात्यावरील जमा बाकी	२,४४,९४,०४७.७३
०.००	४. बाहेरील कर्जे	०.००
०.००	५. वसुलीसाठी पाठविलेली बीले (कॉन्ट्रा)	०.००

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च, २०२३	भाग भांडवल व देणी	दि. ३१ मार्च, २०२४
५७,२३,९०,८७९.३१	६. एन.पी.ए. कर्ज खात्यांवरील थकित व्याज (कॉन्ट्रा)	७४,६९,६६,०४५.२८
६२,७७,७००.३४	७. नॉन बँकिंग असेट खात्यावरील थकित व्याज (कॉन्ट्रा)	५८,९०,०२७.००
२,४९,७५८.४३	८. शाखांतर्गत जुळवणी	२,२६,८४०.७७
८,०८,७०२.००	९. लाभांश देणे	०.००
२४,६९,७९९.०६	१०. ठेवीवरील देणे व्याज तरतूद	२९,३४,४४९.९९
९,९९,८३२.०६	१. मुदत संपलेल्या ठेवी वरील व्याज देणे तरतूद	१२,२३,८९०.३६
१५,४९,९६७.००	२. जनसेवा ठेवी वरील व्याज देणे तरतूद	१७,९०,६३९.६३
९,२९,६९,४६५.०६	११. इतर देणी व तरतूदी (अ+ब)	९७,०४,९३,५०८.०९
७,७८,५०,६९६.२८	अ) इतर देणी	९४,३९,९९,९४९.०६
५,९७,४४,४३६.७२	१. अनामत देणे	६,४८,५९८.५८
५९,९३,८९५.५०	२. पे ऑर्डर	१,०७,९३९.५०
४४,९३,४६८.००	३. डि.डि.पे अबल	४०,४८,२३९.००
२,३६,७९९.००	४. बँक गॅरंटी कमिशन	१,०८,९६९.००
११,६८,३७२.३९	५. एस.आर.ओ. रिकवरी प्रोसेसिंग कॉस्ट सरचार्ज देणे	१२,९०,५४०.३९
११,०५,२२०.५०	६. वसुली अधिकारी सरचार्ज देणे	११,०५,२२०.५०
५०,००,०००.००	७. सबसिडी रिझर्व खाते	५०,००,०००.००
१,८६,१५६.५५	८. एन.पी.सी.आय चार्जेस सेटलमेंट खाते	४,६३,७९६.२९
२,२७५,६२	९. डिस्पुट सेटलमेंट देणे	०.००
०.००	१०. एस.आय. देणे	११,९९,९८५.००
०.००	११. एस.आर.ओ. आँक्षण देणे	१२,८२,५७,४५२.८०
१,५९,९०,८८८.७८	ब. तरतूदी	२,७४,८९,५६६.९५
४०,५५,८२८.००	१. ऑडीट फी देणे	४५,७९,२०८.००
७५,००,०००.००	२. सेवक सानुग्रह अनुदान देणे	८२,००,०००.००
२७,६७,६५०.७८	३. इतर खर्च देणे	३०,८५,७९२.९५
५,००,०००.००	४. रिबेट देणे	०.००
२,८७,३७०.००	५. कर्मचारी हक्काचे रजा पगार देणे	०.००
०.००	६. नॉन बँकिंग असेट तरतूद	१,१६,२४,६४६.००
०.००	१२. आर्थिक वर्ष २०२२-२३ चे वाटप न केलेला लाभांश	३,४२,६९,७९९.००
१०,०९,६७,३८४.२१	१३. निव्वळ नफा	९६,०४,३३,३९६.२४
१६,६२,६९,७९,९६३.६२	एकूण भांडवल व देणी	११,४७,६२,८२,७३५.६८
२,०६,७५,८२९.००	१४. हमीपोटी संभाव्य देणी	२,०८,९५,०९९.००
९५,८२,७९५.००	बँक गॅरंटी देणी	८८,६७,७९५.००
१,९०,९३,९०६.००	ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी	१,२०,२७,३८४.००

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च, २०२३	जिंदगी व मालमत्ता येणी	दि. ३१ मार्च, २०२४
१,५५,८०,२८,९९२.९७	१. रोख रक्कम व अन्य बँकेतील चालू खाते शिल्क (अ+ब)	१,९२,९२,९५,४६९.५८
३२,८३,९२,०४६.००	अ. शिल्क रोख रक्कम अ.टी.एम.सह	५९,०५,८७,९०७.००
१,२२,९७,९६,९४६.९७	ब. अन्य बँकातील चालू खाते शिल्क	१,३३,०७,०७,५६२.५८
३५,९९,००,०००.००	१. रिझर्व बँक ऑफ इंडिया	६०,९९,००,०००.००
१,०५,३२,६५६.१४	२. एम.एस.सी.बँक, मुंबई	९६,४३,८७७.०५
८,३३,६२,०९२.९२	३. पुणे जिल्हा मध्य. सह. बँक लि., पुणे	१६,३९,२६,५९४.९६
२७,२५२.५०	४. अहमदनगर जिल्हा मध्य. सह. बँक लि., अहमदनगर	२,६५,२८२.७०
२३,९९,९०४.९१	५. स्टेट बँक ऑफ इंडिया	३,४९,२५,५०९.९१
८८,९६,२३२.८०	६. बँक ऑफ महाराष्ट्र	३६,४२,४३९.९६
४,०३,९४९.७७	७. युनियन बँक ऑफ इंडिया	१,६७,०४६.९८
७,९९,२५९.७५	८. बँक ऑफ इंडिया	१,३७,०७९.९४
१,९९,७२७.८१	९. सेंट्रल बँक ऑफ इंडिया	२,२०,५५५.७८
००.००	१०. बँक ऑफ बडोदा	८,५०,७३,७०५.४९
३०,९७,९९,८७९.४८	११. आय.डी.बी.आय.बँक	१२,७९,७४,२९५.९०
३२,९३,८६,८२४.३५	१२. एच.डी.एफ.सी. बँक लि.	२०,९४,४९,९८४.२०
२,३५,७५,३८२.००	१३. आय.सी.आय.सी.आय बँक	५,९५,९५,९३९.००
६८,४९,८९५.९५	१४. आय.डी.एफ.सी.बँक	७०,००,०००.००
१०,७५,५८,२८८.७९	१५. ऑक्सिस बँक	३,५७,६५,२६८.३९
३०,८२,०९५.००	१६. इंडियन बँक	७,००,०००.००
४,२४,२३,६९,५४९.२०	२. गुंतवणूका (अ+ब+क+ड)	५,६६,५०,७४,३६५.९५
२,७३,८९,७७,२००.००	अ. एस.एल.आर.गुंतवणूक (केंद्र व राज्य सरकारी रोखे)	३,९६,८९,४३,५००.००
२,४४,००,४६,२५०.००	१. केंद्र सरकारी रोखे	२,७७,९५,४४,५००.००
२४,९४,४०,०००.००	२. राज्य सरकारी रोखे	९९,७३,९०,०००.००
४,९४,९०,९५०.००	३. ट्रैकरी बील	९९,९९,९९,०००.००
१,४०,९३,६९,३४९.२०	४. इतर बँकामधील मुदत ठेवी (१+२+३+४)	१,५९,५६,९५,८६५.९५
४३,००,००,०००.००	१. पी.डी.सी.सी. बँक व एम.एस.सी. बँकामधील मुदत ठेवी	४४,००,००,०००.००
३३,००,००,०००.००	१. पुणे जिल्हा मध्य. सह. बँक लि., पुणे (निधी गुंतवणूक)	३६,००,००,०००.००
१०,००,००,०००.००	२. पुणे जिल्हा मध्य. सह. बँक लि., पुणे	५,००,००,०००.००
००.००	३. अहमदनगर मध्य. सह. बँक लि., अहमदनगर	३,००,००,०००.००
६,५६,७४,९६४.२०	५. बँक ऑफ बडोदा	१,९९,९५,२६५.७५
००.००	२. आय.डी.बी.आय.बँक	२,४९,९२,९८६.२०
६,५६,७४,९६४.२०	३. खाजगी बँकातील मुदत ठेवी	३९,७५,७९,२३०.००
४,७२,२९,५७३.००	१. एच.डी.एफ.सी. बँक लि.	४,८२,२८,०५८.००
४०,९९,०९,६४८.००	२. ऑक्सिस बँक लि.	११,६९,८२,७३६.००

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च, २०२३	जिंदगी व मालमत्ता येणी	दि. ३१ मार्च, २०२४
१०,९५,०९,७२५.००	३. आय.डी.एफ.सी.बँक लि.	०.००
२,३६,९७,७८२.००	४. इंडियन बँक लि.	०.००
००.००	५. आय.सी.आय.सी.आय बँक	२,०४,०२,३२२.००
००.००	६. सी.एस.बी. बँक	८,९३,२९,२२५.००
००.००	७. डी.सी.बी. बँक	५,९४,२८,८८९.००
३२,३३,७९,६५७.००	८. स्मॉल फायनान्स बँकातील मुदत ठेवी	७९,३९,३६,३८४.००
६,३५,०९,५६७.००	९. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक	११,२४,४२,०७४.००
५,२०,६७,५३४.००	२. जना स्मॉल फायनान्स बँक	१०,५३,७४,६२७.००
५,२०,९४,५२९.००	३. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक	१०,५४,९३,६८२.००
५,२०,९४,५२९.००	४. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक	१०,३४,९६,०९६.००
५,९९,८८,०९४.००	५. फिनकेर एस्ट्रो फायनान्स बँक	१०,५५,५८,७६८.००
५,९७,७७,५००.००	६. इंडिटास स्मॉल फायनान्स बँक	१०,४४,५६,२०५.००
०.००	७. इसाफ स्मॉल फायनान्स बँक	५,२६,४८,९७३.००
०.००	८. एयू मॉल फायनान्स बँक	१०,३८,२५,९५९.००
१०,९५,९०,०००.००	क) Non SLR गुंतवणूक-कार्पोरेट बॉन्ड	१०,९५,९०,०००.००
५,०७,४४,०००.००	१. ९.६२% आंध्र प्रदेश स्टेट	५,०७,४४,०००.००
५,०७,४४,०००.००	२. ९.६२% आंध्र प्रदेश स्टेट	५,०७,४४,०००.००
५,०५,०००.००	ड) सहकारी संस्थांमधील भाग गुंतवणूक	५,०५,०००.००
५,०००.००	१. एम.एस.सी.बँक, मुंबई	५,०००.००
५,००,०००.००	२. पुणे जिल्हा मध्य.सह.बँक लि., पुणे	५,००,०००.००
९,८९,६०,०२,८९९.९३	३. कर्जे	१०,८०,०५,६७,२९२.५७
२,७६,८५,०४,३४०.६४	१. कॅश क्रेडीट कर्ज	२,९२,७५,१४,२७९.८९
२६,८२,७७,६९९.००	२. ठेव तारण कर्ज	३१,७९,७२,१२९.००
१८,९८,८७,००९.००	३. सोने तारण	२०,५७,७९,९३२.००
१३,६७,९४,५४२.००	४. पगार तारण	१६,०९,६४,२४३.००
८५,०२,२४०.००	५. शैक्षणिक कर्ज	१,३८,३८,५९९.००
८२,७७,३३,९०४.९७	६. वाहन तारण	१,९०,०७,९०,०६९.००
६४,९६,४३,९६९.८२	७. घर तारण	१,०२,३९,५३,४९७.७८
२,४०,५१,९९,३७७.९७	८. व्यवसाय कर्ज	२,४५,२९,००,२४८.६३
६३,०८,६०,८३९.९०	९. मार्गेज कर्ज	४७,९४,९३,३५९.००
९५,७७,६४,९९९.००	१०. एस.एम.ई मुदत कर्ज	९२,५७,८०,७८८.३९
७४,२२,७७,४०४.९३	११. शेती पुरक कर्ज	८९,२५,७०,८९९.९८
३९,९९,५७,५४९.५०	१२. दोन जामिनकी कर्ज	३८,९४,९८,२२०.९०
१७,९६,५२,८८८.२३	४. कर्ज व गुंतवणूकीवरील येणे व्याज	१६,५६,४५,२३०.४९
१४,९९,३४,७७२.००	१. उत्पादित कर्जावरील येणे व्याज	११,७६,८९,०६९.००

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजीचा ताळेबंद

दि. ३१ मार्च, २०२३	जिंदगी व मालमत्ता येणी	दि. ३१ मार्च, २०२४
२,४२,०३,३२०.२३	२. सरकारी रोख्यांवरील येणे व्याज	४,६६,०२,८८८.४९
५५,९४,७९६.००	३. मुदत ठेवी व इतर गुंतवणुकीवरील येणे व्याज	९३,५३,६८९.००
०.००	५. वसुलीसाठी पाठविलेली बीले (कॉन्ट्रा)	०.००
५७,२३,९०,८७९.३१	६. एन.पी.ए. कर्ज खात्यांवरील थकित व्याज (कॉन्ट्रा)	७४,६९,६६,०४६.२८
६२,७७,७००.३४	७. नॉन बँकिंग अॅसेट खात्यावरील थकित व्याज (कॉन्ट्रा)	५८,९०,०२७.००
०.००	८. शाखांतर्गत जुळवणी	०.००
१४,८५,६९,५७३.२७	९. स्थावर मालमत्ता/वाहन, संगणक इ.	९३,५९,४०,२६९.५२
१४,०८,२३,७८९.२७	अ. स्थावर मालमत्ता	१२,७९,४७,९९६.५२
५,९३,७९,४६६.७४	१. फर्निचर व डेडस्टॉक	४,६५,२४,२९३.४०
५९,९६,३९३.८६	२. कॉम्प्युटर	४३,३०,४०९.०७
४३,७३,९०६.००	३. जागा	४३,७३,९०६.००
३,२८,६५,४५०.५२	४. इमारत	३,०२,८३,५०३.५२
१,५६,४३,५९५.९५	५. इलेक्ट्रीकल्स	१,५३,९०,३२०.५३
२,९३,०७,८९४.००	६. सिव्हील वर्क	२,६५,५३,५६९.००
३४,६२६.००	७. ग्रथालय	३३,४०६.००
१२,२२,५२९.००	८. वाहन	४,४८,४३९.००
७७,४५,७९२.००	ब. स्थावर मालमत्ता पुर्नःमुल्यांकन	७९,९२,३४५.००
२२,९९,३०४.००	१. जागा	२२,९९,३०४.००
५५,३४,४८८.००	२. इमारत	४९,८९,०४९.००
१,३२,९४,२८४.९७	१०. नॉन बँकिंग खाते	१,१६,२४,६४६.००
१,७६,८०,४०५.८०	११. अन्य येणी	२,३४,५८,७७६.३७
७,९९,७४२.८०	१. सुरक्षा ठेव अनामत येणे	७,२०,२४२.८०
२८,३४,१५०.००	२. ऑफिस भाडे (ऑडव्हान्स)	३६,७४,९५०.००
१२,७९,४८३.००	३. ऑडव्हान्स येणे	१३,९५,७६०.००
१७,३९,३३५.००	४. सरकारी रोखे प्रिमिअम	५६,७६,२३८.००
२९,९०,१४६.००	५. प्रिपेड एक्स्पेन्सेस	३०,४८,६२८.००
१४,८७,३२७.०२	६. छपाई स्टॉक	१६,५९,५२३.७५
६,४००.००	७. स्टॅम्प ड्युटी अनामत	४,४००.००
५०,७४७.८०	८. टी.डी.एस.येणे	१,०९,९०२.६१
७,९५,८९४.४६	९. डिफर्ड टॅक्स येणे	२०,८८,६८९.४६
४,०९,०९९.७२	१०. बँक कमिशन येणे	१,९२,४८९.७५
५०,४५,८६०.००	११. इन्कम टॅक्स रिफंड ड्यू	५०,४५,८६०.००
५,०५,५००.००	१२. ए.टी.एम. रक्कम येणे	०.००
१६,६२,६९,७९,९६३.६२	एकूण जिंदगी व मालमत्ता येणी	११,४७,६२,८२,०३५.६८
२,०६,७५,८२९.००	१२. हमीपोटी संभाव्य देणी	२,०८,९५,०९९.००
९५,८२,७९५.००	१. बँक गॅरंटी	८८,६९,७९५.००
१,१०,९३,९०६.००	२. ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी	१,२०,२७,३८४.००

દિનાંક ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪ અખેર નફા-તોટા પત્રક

દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૩	ઉત્પન્ન તપશીલ	દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪
૧,૧૨,૬૩,૦૮,૮૪૨.૦૦	૧. કર્જાવિરીલ વ્યાજ ઉત્પન્ન	૧,૧૩,૩૪,૨૫,૨૯૭.૧૬
૨૭,૯૭,૯૫,૯૯૯.૬૭	૨. ગુંતવળૂકીવરીલ વ્યાજ ઉત્પન્ન વ નફા	૩૭,૫૮,૩૭,૦૫૬.૬૬
૧૮,૫૬,૭૨,૫૧૫.૨૮	૧. સરકારી રોખે ગુંતવળૂકીવરીલ વ્યાજ	૨૭,૮૩,૯૧,૭૯૦.૭૭
૬,૯૨,૧૯,૦૭૧.૮૪	૨. ઇતર બૈંકેતીલ ઠેવ ગુંતવળૂકીવરીલ વ્યાજ	૧૧,૧૦,૩૧,૫૯૩.૭૪
૧૦,૮૪,૮૮૭.૦૦	૩. કાલે મની ગુંતવળૂકીવરીલ વ્યાજ	૧૦,૫૩,૦૧૦.૦૦
૫૬,૦૪,૩૦૦.૦૦	૪. કમર્શિઅલ પેપર ગુંતવળૂકીવરીલ નફા	૧,૭૦,૭૬,૭૩૦.૦૦
૪૩,૬૧,૧૦૪.૦૩	૫. કાર્પોરેટ બોંડ વરીલ વ્યાજ	૮૬,૬૩,૯૬૩.૦૪
૫૮,૫૪,૮૩૩.૫૨	૬. મ્યુચ્યુઅલ ફંડાવરીલ નફા	૧,૧૬,૧૯,૯૬૯.૯૦
૮૦,૭૭,૬૮૮.૦૦	૩. ટ્રેડરી વિલાવરીલ નફા	૪૭,૯૫,૩૯૫.૭૭
૧૩,૧૫,૦૦૦.૦૦	૪. સરકારી રોખે વિક્રીવરીલ નફા	૪૭,૭૩,૧૬૬.૦૦
૪૦,૫૦૦.૦૦	૫. લાભાંશ	૪૦,૫૦૦.૦૦
૨૬,૦૯,૦૩૧.૩૫	૬. કમિશન ઉત્પન્ન	૩૨,૨૨,૪૩૩.૪૫
૧૨,૪૧,૩૩૪.૧૪	૧. બૈંક કમિશન	૧૧,૧૪,૭૬૦.૭૦
૧,૬૨,૩૩૨.૦૦	૨. બૈંક ગેરંટી કમિશન	૧,૬૯,૬૭૭.૦૦
૩૯,૬૩૩.૦૦	૩. એમ.એસ.ઇ.ડી.સી.એલ. કમિશન	૨૧,૧૦૪.૦૦
૧,૮૭,૬૫૬.૩૧	૪. POS વ્યવહાર કમિશન	૨,૫૩,૨૩૬.૫૦
૧,૭૮,૦૭૫.૯૦	૫. કાર્પોરેટ એજન્સી કમિશન	૧૬,૫૪,૮૪૮.૨૮
૫,૪૭,૨૩,૮૭૭.૫૦	૭. ઇતર ઉત્પન્ન	૭,૧૩,૭૧,૨૨૧.૭૩
૧,૨૪,૧૭૧.૦૦	૧. નોટીસ ફી	૧,૧૦,૮૪૧.૦૦
૧,૫૫,૧૭૬.૬૦	૨. ફાર્મ ફી	૬,૯૬,૬૨૬.૦૦
૩૨,૨૩,૪૭૭.૯૯	૩. ચેક રિટર્ન ચાર્જેસ	૪૯,૩૯,૮૨૭.૦૯
૧૫,૭૭૫.૦૦	૪. પ્રિટીંગ ચાર્જેસ	૨૭,૭૪૭.૦૦
૨,૨૮,૧૬,૩૨૬.૦૦	૫. પ્રોસેસિંગ ચાર્જેસ	૨,૦૬,૫૩,૪૨૮.૫૦
૦.૦૦	૬. ઘર તારણ કર્જ વ શેતી કર્જ પ્રોસેસિંગ ચાર્જેસ	૨૯,૦૨,૧૦૦.૦૦
૧૮,૧૦,૦૦૦.૦૦	૭. Profit on PSLC Sell Certificate	૦.૦૦
૧૭,૩૮,૬૭૪.૦૦	૮. લાંકર ભાડે	૧૧,૪૦,૧૦૬.૦૦
૧૪,૮૬,૫૭૨.૫૭	૯. ચેક બુક ચાર્જેસ	૧૪,૧૫,૩૯૮.૨૨
૫,૪૮,૨૯૫.૧૦	૧૦. સોને તારણ કસ્ટડી ચાર્જેસ	૬,૦૭,૬૩૭.૫૦
૬૩,૬૦,૩૪૨.૦૩	૧૧. ડિજીટલ ચેનેલમધૂન ઉત્પન્ન	૨૬,૨૬,૨૦૮.૭૫
૪૬,૧૮,૩૮૦.૯૨	૧૨. કિરકોલ ઉત્પન્ન	૬૬,૦૫,૧૬૮.૦૧
૩૬,૨૮૮.૦૦	૧૩. માલમત્તા વિક્રીતીલ નફા	૭૨,૫૪૪.૬૬
૩૬,૧૫,૧૫૮.૦૦	૧૪. નિવડળૂક ખર્ચ જમા	૦.૦૦
૭૩,૭૩,૧૦૯.૫૯	૧૫. માગીલ વર્ષાચા પ્રાણીકર	૦.૦૦
૦.૦૦	૧૬. રાઇટ ઑફ અંસેટ ખાતેવરીલ વસુલી જમા	૩,૨૦,૦૦૦.૦૦
૦.૦૦	૧૭. ગુંતવળૂક ઘસારા નિધી જાદા તરતૂદ	૩,૫૦,૦૦,૦૦૦.૦૦
૦.૦૦	૧૮. ડેફર્ડ ટેંક્સ	૧૩,૭૨,૭૯૫.૦૦
૧,૪૮,૦૮,૭૦,૩૮૪.૫૨	એકૂણ ઉત્પન્ન	૧,૬૦,૧૮,૬૪,૧૦૦.૮૭

दिनांक ३१ मार्च, २०२४ अखेर नफा-तोटा पत्रक

दि. ३१ मार्च, २०२३	खर्च तपशील	दि. ३१ मार्च, २०२४
७४,९६,०९,३२३.७१	१. ठेवीवरील व्याज खर्च	९९,९९,२९,५२६.२१
०.००	२. ओ.डी. वरील व्याज खर्च	०.००
९६,४८,७७,८६९.००	३. सेवक पगार, भत्ते, प्रॉ.फंड, बोनस खर्च	९८,३१,२४,६४९.००
९२,८४,७९,०९५.००	४. सेवक पगार	९४,८८,०७,५९३.००
२२,९४,२७६.००	५. हंगामी सेवक पगार	४३,३७,६८८.००
१,०२,९२,६८९.००	६. प्रॉविडेंट फंड	१,९९,०९,७६८.००
३६,०८,१४६.००	७. ग्रैच्युइंटी	३०,७९,४५०.००
७४,२६,११६.००	८. सेवक हक्काची रजा सरेंडर खर्च	२१,७६,१४३.००
२,६३,८०९.००	९. सेवक रजा पगार प्रिमियम	७,९२,०९८.००
१,३९,११६.००	१०. सेवक प्रशिक्षण खर्च	१,५८,७९४.००
१९,११६.००	११. सेवक प्रवास खर्च	१०,०८०.००
७४,६२,३४६.००	१२. बोनस/सानुग्रह अनुदान	७८,८६,१०९.००
३५,३७,११५.००	१३. सेवक आरोग्य विमा	३९,७४,३९९.००
७,६०,८०५.००	१४. सेवक गणवेश खर्च	१,८३,००२.००
६,६९,१५६.००	१५. पी.एफ. अऱ्डमिनिस्ट्रेशन फी	६,९३,३४८.००
१२,५६४.००	१६. लेबर वेलफेर वर्गणी	१२,१७३.००
३,९८,४५५.००	१७. संचालक मंडळ सभा भत्ते	९०,५३,१०८.००
३,४९,७५५.००	१८. संचालक मंडळ सभा बैठक भत्ता	१०,४८,१०८.००
५६,७००.००	१९. प्रशिक्षण व प्रवास खर्च	५,०००.००
५,४५,५५,७९८.८६	२०. भाडे, कर, विज, विमा खर्च	५,४५,७९,७९८.९८
२,३५,१४,४६९.००	२१. भाडे	२,२६,७८,५०७.००
४४,१८,०४०.३४	२२. डाटा सेंटर भाडे	४२,३८,७९०.००
२,५००.००	२३. व्यवसाय कर	२,५००.००
१,४०,१३४.००	२४. भुखंड देखभाल चार्जेस/कर	१,४२,५७७.००
१७,९५,१६८.००	२५. मालमत्ता कर	१८,८७,४३२.००
४४,२९,१०५.००	२६. वीज खर्च	४८,२६,०३६.५४
१९,८८,११९.००	२७. बँक विमा खर्च	२०,७८,३३९.४५
१३,५२५.५२	२८. वाहन विमा खर्च	४८,९३९.३०
१,८१,६५,२६७.००	२९. ठेव विमा खर्च	१,८६,२०,५४२.८९
५६,६३,४३३.०७	३०. पोस्टेज, टेलिफोन व कुरिअर खर्च	५८,३२,९९०.९४
५,७९,३८२.९९	३१. टेलिफोन खर्च	५,८७,२८१.४४
६,४४,६२७.५०	३२. पोस्टेज / कुरिअर खर्च	७,४८,३६५.५०
४४,३९,४२३.३८	३३. लिजू लाईन खर्च	४४,९७,२६४.००

દિનાંક ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪ અખેર નફા-તોટા પત્રક

દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૩	ખર્ચ તપશીલ	દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪
૩૪,૦૮,૯૦૭.૦૦	૭.હિશોબ તપાસળી ફી ખર્ચ	૪૮,૪૪,૭૦૯.૦૦
૧૯,૪૦,૪૦૦.૦૦	૧.વૈધાનિક લેખાપરિક્ષક ફી	૨૪,૦૭,૦૦૧.૦૦
૧૨,૬૭,૨૦૦.૦૦	૨.સમવર્તી લેખાપરિક્ષક ફી	૧૨,૭૩,૨૦૦.૦૦
૧,૭૫,૦૦૦.૦૦	૩.ટેક્સ ઑડીટ ફી	૧,૭૫,૦૦૦.૦૦
૨૬,૩૦૭.૦૦	૪.સિસ્ટીમ/જી.એસ.ટી./ડાટા માયગ્રેશન/રેફેન્યુ ઑડીટ ફી	૧,૯૦,૫૦૦.૦૦
૨,૨૬,૫૮,૨૯૧.૩૯	૮.ઘસારા, દુરુસ્તી વ દેખભાલ ખર્ચ (અ+બ)	૨,૪૨,૦૨,૪૯૫.૮૬
૧,૭૩,૦૦,૮૩૫.૮૪	અ)ઘસારા	૧,૭૬,૭૨,૫૭૨.૩૪
૫૪,૧૭,૪૪૩.૦૦	૧.ફર્નિચર ડેડ સ્ટૉક	૫૩,૫૨,૪૪૭.૦૦
૧૪,૬૭,૮૧૭.૦૦	૨.ઇમારત	૨૫,૮૧,૮૭૬.૦૦
૨૯,૧૨,૦૧૬.૦૦	૩.સિહિલ વર્ક	૨૯,૧૨,૬૨૫.૦૦
૨૮,૨૪,૭૦૨.૦૦	૪.ઇલેવ્ટ્રીક	૨૬,૭૯,૯૯૨.૦૦
૪૦,૫૯,૦૨૨.૮૪	૫.સંગણક	૩૨,૯૮,૭૯૨.૩૪
૧૦,૧૫,૮૭૨.૦૦	૬.વાહન	૭,૬૪,૦૯૦.૦૦
૩,૭૯૩.૦૦	૭.ગ્રથાલય	૩,૬૩૦.૦૦
૫૩,૫૭,૪૫૫.૫૫	બ)દુરુસ્તી વ દેખભાલ ખર્ચ	૬૫,૨૯,૯૨૩.૫૨
૪૪,૪૪,૩૬૨.૮૩	૧.દુરુસ્તી વ દેખભાલ ખર્ચ	૪૭,૪૩,૮૨૪.૬૧
૮૦૭,૮૦૧.૭૨	૨.વાર્ષિક દેખભાલ ખર્ચ	૧૩,૪૩,૧૦૫.૯૧
૧,૦૫,૨૮૩.૦૦	૩.વાહન દુરુસ્તી વ દેખભાલ ખર્ચ	૪,૩૨,૯૯૩.૦૦
૬,૯૯,૩૮૧.૦૦	૯.સરકારી રોષ્યાંવરીલ પરિશોધન ખર્ચ	૧૧,૬૩,૦૯૩.૦૦
૩૩,૯૫,૧૭૮.૩૬	૧૦.મુદ્રણ, લેખનસામગ્રી વ જાહિરાત ખર્ચ	૪૫,૬૬,૦૨૭.૭૧
૧૨,૧૬,૫૯૫.૨૫	૧.સ્ટેશનરી ખર્ચ	૧૨,૨૦,૨૯૬.૪૨
૧૨,૮૦,૩૬૩.૧૧	૨.છપાઈ ખર્ચ	૧૪,૬૪,૩૦૧.૨૯
૮,૯૮,૨૨૦.૦૦	૩.જાહિરાત ખર્ચ	૧૮,૮૧,૫૧૦.૦૦
૧,૭૩,૨૧૬.૦૦	૧૧.કાયદે વિષયક ખર્ચ	૬,૮૭,૦૪૦.૩૦
૧,૨૮,૬૪૯.૦૦	૧.સલ્લાગાર ફી	૬,૬૯,૫૫૦.૩૦
૪૪,૫૫૭.૦૦	૨.વકીલ ફી	૧૭,૫૦૦.૦૦
૧૧,૧૧,૫૨,૧૭૧.૧૧	૧૨.ઇતર ખર્ચ	૬,૮૫,૧૪,૨૪૮.૨૩
૫૧,૮૦,૪૪૫.૦૦	૧.જનસેવા ઠેવ કમિશન	૭૦,૧૩,૫૩૪.૫૦
૫૫,૪૬,૪૨૩.૭૬	૨.ઓફિસ ખર્ચ	૮૬,૮૪,૪૬૬.૫૪
૧,૦૦,૨૭,૪૨૯.૭૨	૩.સુરક્ષા રક્ષક ખર્ચ	૧,૦૩,૯૬,૭૦૦.૦૦
૨૫,૨૨,૩૧૩.૮૭	૪.સાદિલ ખર્ચ	૨૭,૮૪,૪૪૪.૩૨
૨,૭૦,૬૭૧.૩૭	૫.સમારંભ ખર્ચ	૨,૪૬,૯૯૨.૮૪
૪,૧૩,૨૦૦.૦૦	૬.અસોસિએશન વ ફેડરેશન વર્ગણી	૪,૨૮,૪૦૦.૦૦
૮૩,૦૨૭.૦૦	૭.પેપર બીલ ખર્ચ	૧૩,૩૦૩.૦૦

દિનાંક ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪ અખેર નફા-તોટા પત્રક

દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૩	ખર્ચ તપશીલ	દિ. ૩૧ માર્ચ, ૨૦૨૪
૧૩,૫૦૦.૦૦	૮. સ્ટેમ્પ પેપર ખર્ચ	૩,૬૦૦.૦૦
૧,૭૪,૯૫૧.૦૦	૯. પ્રવાસ ખર્ચ	૨,૬૬,૫૩૪.૦૦
૧,૧૫,૧૫૨.૩૦	૧૦. બँક ચાર્જેસ	૧,૧૨,૫૮૨.૬૫
૧૩,૦૦૫.૯૩	૧૧. કિરકોલ ખર્ચ	૨,૯૪,૩૯૨.૭૨
૧૨,૫૭,૭૮૬.૦૦	૧૨. રિબેટ ખર્ચ	૧,૪૨,૨૪,૭૯૧.૦૦
૧,૨૪,૨૩૯.૦૦	૧૩. ડિફર્ડ ટેક્સ ખર્ચ	૦.૦૦
૧૮,૫૬,૫૭૪.૦૦	૧૪. પેટ્રોલ વ ડિઝેલ ખર્ચ	૨૧,૬૦,૫૩૯.૭૦
૨૮,૯૨૪.૦૦	૧૫. માલમત્તા વિક્રીતીલ તોટા	૪૦,૬૪૪.૦૦
૫૮,૬૭,૩૦૨.૬૫	૧૬. વસ્તૂ વ સેવા કર ખર્ચ	૬૩,૨૮,૯૬૪.૪૩
૫૮,૫૯૯.૩૮	૧૭. નોન એસ.એલ.આર. ગુંતવળૂકીવરીલ ખર્ચ	૭૯,૯૯૫.૮૫
૬,૦૦,૦૦૦.૦૦	૧૮. ભારતીય રિજાર્વ બાંકેને આકારલેલા દંડ	૦.૦૦
૬,૮૧,૨૩,૩૨૦.૯૩	૧૯. એકરકમી કર્જ પરતફેડ ખાતે	૧,૫૪,૭૩,૩૪૧.૬૮
૨૩,૦૫,૧૮,૧૭૫.૮૧	૧૩. નિધી વ તરતૂદી ખર્ચ	૧૦,૪૦,૬૦,૬૪૮.૪૦
૧૯,૬૫,૧૮,૧૭૫.૮૧	૧. બુડિત વ સંશોદ કર્જ નિધી	૮,૭૪,૩૬,૦૯૨.૪૦
૩,૪૦,૦૦,૦૦૦.૦૦	૨. ગુંતવળૂક ઘસારા નિધી	૦.૦૦
૦.૦૦	૩. ઉત્પાદિત કજાવરીલ નિધી	૫૦,૦૦,૦૦૦.૦૦
૦.૦૦	૪. નોન બાંકિંગ ઓસેટ નિધી	૧,૧૬,૨૪,૬૪૬.૦૦
૪,૦૦,૦૦,૦૦૦.૦૦	૧૪. આયકર ખર્ચ	૬,૦૬,૦૦,૭૪૭.૮૦
૦.૦૦	૧. માગીલ વર્ષાચા ઉત્પન્ન કર	૫૬,૦૦,૭૪૭.૮૦
૪,૦૦,૦૦,૦૦૦.૦૦	૨. ચાલૂ વર્ષાચા ઉત્પન્ન કર	૫,૫૦,૦૦,૦૦૦.૦૦
૧૦,૦૯,૬૭,૩૮૪.૨૧	નિવ્વળ નફા	૧૬,૭૪,૩૩,૩૯૬.૨૪
૧,૪૮,૦૮,૭૦,૩૮૪.૫૨	એકૂણ ખર્ચ	૧,૬૦,૧૪,૬૫,૧૦૦.૮૭

મા.શ્રી. દસ્તાવ્ય રામભાઈ થોરાત સંચાલક

શ્રી. ગણપત બબન પાઢ્યપુતે વરિષ્ઠ વ્યવસ્થાપક (અક્રોટ વિમાગ)

મે. કી.વી. થોરાત આણિ અસોસિએટ્સ, પુણે

બી.વી. થોરાત (પ્રોપ્રિયટર)

ચાર્ટર્ડ અક્રોટાંટ્સ, સમર્વતી લેખાપરિશક

મા.શ્રી. વિવેક પ્રતાપરાવ વળસે પા. ઉપાધ્યક્ષ

મા.શ્રી. દેવેંદ્ર પ્રકાશશેઠ શાહ અધ્યક્ષ

શ્રી. રાજેંદ્ર જયરામ દેશમુખ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી

મા.શ્રી. શિવાજીરાવ દામોદર લોંડે

મા.શ્રી. કિસન કુશભાઈ સેદ

મા.શ્રી. અજય દગ્ગ ઘુસે

મા.શ્રી. દૌલત સખારામ લોંડે

મા.શ્રી. પાંડુરંગ તુકારામ પવાર

મા.શ્રી. સુદામ સબાજી કાળે

મા.શ્રી. સંતોષ બવન ધુમાળ

મા.શ્રી. અશોક નાથુ. આદક

મા.શ્રી. જયર્સિંગ માધવ થોરાત

મા.શ્રી. પ્રદીપ રામદાસ આમુંડકર

મા.શ્રી. મારૂતી ભાગુજી લોહકરે

મા.સૌ. સુધમા અભિમન્યુ શિંડે

મા.શ્રી. દિજયકુમાર ગેંગભાઈ શિંડે તજ સંચાલક

મા.શ્રી. અભય દસ્તાવ્ય આવટે સેવક સંચાલક

મા.શ્રી. રાજેંદ્ર જયરામ દેશમુખ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી

મા.ઓંડ. સંજય દસ્તાવ્ય આર્થિક તજ સંચાલક

મા.શ્રી. અજિત વસ્તેતરાવ દેવકર સેવક સંચાલક

વિદ્યમાન સંચાલક મંડલ

મા.શ્રી. શિવાજીરાવ દામોદર લોંડે

મા.શ્રી. કિસન કુશભાઈ સેદ

મા.શ્રી. અજય દગ્ગ ઘુસે

મા.શ્રી. દૌલત સખારામ લોંડે

મા.શ્રી. પાંડુરંગ તુકારામ પવાર

મા.શ્રી. સુદામ સબાજી કાળે

મા.શ્રી. સંતોષ બવન ધુમાળ

મા.સૌ. રૂપાલી સુનિલ ઝોડગે

મા.ઓંડ. સંજય દસ્તાવ્ય આર્થિક તજ સંચાલક

મા.શ્રી. અજિત વસ્તેતરાવ દેવકર સેવક સંચાલક

Annexure I⁴
Form A

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACS))

Balance Sheet of SHARAD SAHAKARI BANK LTD.,MANCHAR
Balance as at 31st March, 2024

(Rs.in Actual)

Capital and Liabilities	Schedule	As on March 31,2024	As on March 31,2023
Capital	1	47,37,41,650.00	46,05,69,100.00
Reserve Fund & other Reserve	2	1,88,52,07,226.61	1,70,21,76,871.09
Deposits	3	16,15,65,32,497.02	13,78,83,70,896.33
Borrowings	4	-	0.00
Other Liabilities and Provisions	5	96,08,01,362.05	67,50,62,296.20
Total		19,47,62,82,735.68	16,62,61,79,163.62
 Assets	 Schedule	 As on March 31,2024	 As on March 31,2023
Cash and balances with Reserve Bank of India	6	1,19,16,87,907.00	67,94,12,046.00
Balance with banks and money at call and short notice	7	2,32,52,23,428.53	2,27,99,86,295.37
Investments	8	4,07,01,58,500.00	2,84,09,92,200.00
Advances	9	10,80,05,67,212.57	9,89,60,02,899.13
Fixed Assets	10	13,51,40,261.52	14,85,69,573.27
Other Assets	11	95,35,05,426.06	78,12,16,149.85
Total		19,47,62,82,735.68	16,62,61,79,163.62
 Contingent liabilities	 12	 2,08,95,099.00	 2,06,75,821.00

Shri. Thorat D.R.
Director

Shri. Walse Patil V.P.
Vice-Chairman

Shri. Shah D.P.
Chairman

Shri.Pachpute G.B.
Sr.Manager (Accts Dept.)

Shri. Deshmukh R.J.
Chief Executive officer

As per our report of even date

For M/s B.B. Thorat & Associates
Chartered Accountants

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA B.B. Thorat (Proprietor)
Membership No.-048189
Firm Registration No.- 114483W
Concurrent Auditor

CA Erwin Mendes (Partner)
Membership No.-150716
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052
Statutory Auditor

Place : Manchar

Date : 18/06/2024

Annexure I⁴ (Form A)

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACB))

Balance Sheet as on 31st March, 2024

Schedule - 1

Paid up Share Capital

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
Authorised Share Capital / 75,00,000 Equity Shares of Rs.100/- Each	75,00,00,000.00	75,00,00,000.00
A .Issued & Paid Up Share Capital of Rs.100/- Each	17,59,01,100.00	13,33,13,900.00
1. Individual	15,39,41,600.00	11,83,78,500.00
2. Co.Operative Institution	-	-
3. Other	2,19,59,500.00	1,49,35,400.00
B. Issued & Paid Up Share Capital of Rs.50/- Each	29,78,40,550.00	32,72,55,200.00
1. Individual	26,58,92,250.00	29,47,28,900.00
2. Co.Operative Institution	-	-
3. Other	3,19,48,300.00	3,25,26,300.00
Total	47,37,41,650.00	46,05,69,100.00

Schedule - 2

Reserve Fund and Other Reserve

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Statutory Reserve Fund	39,60,56,645.59	32,34,04,692.38
Opening Balance	32,34,04,692.38	29,81,56,276.03
(+) Additions during the year	7,26,51,953.21	2,52,48,416.35
(-) Deductions during the year	-	-
II. Building Fund	17,46,15,000.00	5,00,00,000.00
Opening Balance	5,00,00,000.00	14,46,15,000.00
(+) Additions during the year	12,46,15,000.00	1,00,00,000.00
(-) Deductions during the year	-	10,46,15,000.00
III. Dividend Equalization Fund	1,58,00,000.00	1,33,00,000.00
Opening Balance	1,33,00,000.00	1,23,00,000.00
(+) Additions during the year	25,00,000.00	10,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
IV. Investment Fluctuation Reserve Fund	9,65,00,000.00	8,65,00,000.00
Opening Balance	8,65,00,000.00	7,15,00,000.00
(+) Additions during the year	1,00,00,000.00	1,50,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
V. Members Welfare Fund	35,88,850.28	26,38,474.00
Opening Balance	26,38,474.00	16,38,474.00
(+) Additions during the year	20,00,000.00	10,00,000.00
(-) Deductions during the year	10,49,623.72	-

(Rs. in Actual)

Particulars	As on March 31, 2024	As on March 31, 2023
VI. Staff Welfare Fund	7,81,069.00	7,81,069.00
Opening Balance	7,81,069.00	21,15,269.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	13,34,200.00
VII. Co-Operative Education & Training Fund	40,90,000.00	20,90,000.00
Opening Balance	20,90,000.00	20,90,000.00
(+) Additions during the year	20,00,000.00	-
(-) Deductions during the year	-	-
VIII. Charity Fund	3,50,000.50	3,50,000.50
Opening Balance	3,50,000.50	3,50,000.50
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
IX. Bank Golden Jubilee Fund	1,00,00,000.00	1,00,00,000.00
Opening Balance	1,00,00,000.00	75,00,000.00
(+) Additions during the year	-	25,00,000.00
(-) Deductions during the year	-	-
X. Election Fund	35,00,000.00	-
Opening Balance	-	35,00,000.00
(+) Additions during the year	35,00,000.00	-
(-) Deductions during the year	-	35,00,000.00
XI. Contingent Prov. for Standard Assets	4,50,00,000.00	4,00,00,000.00
Opening Balance	4,00,00,000.00	5,00,00,000.00
(+) Additions during the year	50,00,000.00	-
(-) Deductions during the year	-	1,00,00,000.00
XII. Covid-19 Standard Assets Provision	8,00,000.00	8,00,000.00
Opening Balance	8,00,000.00	8,00,000.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
XIII. Investment Depreciation Fund	6,50,00,000.00	10,00,00,000.00
Opening Balance	10,00,00,000.00	6,60,00,000.00
(+) Additions during the year	50,00,000.00	3,40,00,000.00
(-) Deductions during the year	4,00,00,000.00	-
XIV. Bad and Doubtful Debt	89,00,00,000.00	95,90,99,458.00
Opening Balance	95,90,99,458.00	60,34,81,824.19
(+) Additions during the year	16,74,36,012.40	35,56,17,633.81
(-) Deductions during the year	23,65,35,470.40	-

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
XV. Special BDDR Agri.& Housing (I Tax)	45,00,000.00	45,00,000.00
Opening Balance	45,00,000.00	45,00,000.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	-	-
XVI. Revaluation Reserve Fund	71,92,345.00	77,45,793.00
Opening Balance	77,45,793.00	83,60,735.00
(+) Additions during the year	-	-
(-) Deductions during the year	5,53,448.00	6,14,942.00
XVII. Balance in Profit and Loss Account	16,74,33,316.24	10,09,67,384.21
Total (I to XVII)	1,88,52,07,226.61	1,70,21,76,871.09

**Schedule - 3
Deposits**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
A. I. Demand Deposits	1,00,81,51,688.02	68,14,45,810.84
i. Individuals	49,93,51,611.39	48,25,10,116.47
ii. Other	29,48,77,038.06	5,61,18,349.45
ii. Co-op Credit Societies	21,39,23,038.57	14,28,17,344.92
II. Saving Deposits	1,99,80,92,642.74	1,80,69,45,588.49
III. Term Deposits	13,15,02,88,166.26	11,29,99,79,497.00
i. Individuals	6,57,53,75,517.26	5,40,08,84,153.00
ii. Other	41,86,23,076.00	45,03,55,807.00
ii. Co-op Credit Societies	6,15,62,89,573.00	5,44,87,39,537.00
Total (I, II and III)	16,15,65,32,497.02	13,78,83,70,896.33
B. (i) Deposits of branches in India	16,15,65,32,497.02	13,78,83,70,896.33
Total Deposits	16,15,65,32,497.02	13,78,83,70,896.33

**Schedule - 4
Borrowings**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Borrowings in India		
(a) Reserve Bank of India	-	-
(b) Other banks	-	-
(c) Other institutions and agencies	-	-
Total Borrowings	-	-

**Schedule - 5
Other liabilities and provisions**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Bills for collection (Contra)	-	-
II. Inter Branch Adjustment (Net)	2,26,840.77	2,41,758.43
III. Interest Payable on Deposits	29,34,441.99	24,61,799.06
1. Interest Payable on Matured Deposits	12,23,810.36	9,19,832.06
2. Interest Payable on Pigmy Deposits	17,10,631.63	15,41,967.00
IV. Other liabilities and provisions	20,48,63,307.01	9,37,70,167.06
1. Unclaimed Dividend Payable	-	8,08,702.00
2. Anamat Payable	6,58,598.58	5,97,44,436.72
3. Pay Order	1,07,939.50	59,13,895.50
4. D.D.Payable	40,58,239.00	44,93,468.00
5. B.G. Commission Advance Payable	1,78,169.00	2,36,791.00
6. Recovery Officer Surcharge Payable	11,05,220.50	11,05,220.50
7. SRO Recovery Processing Cost-Surcharge	12,90,540.39	11,68,372.39
8. NPCI Charges Settlement Account	4,63,796.29	1,86,156.55
9. Dispute Settlement Account	-	2,275.62
10. Subsidy Reserve Account	50,00,000.00	50,00,000.00
11. Audit Fees Payable	45,71,208.00	40,55,828.00
12. Bonus Payable	82,00,000.00	75,00,000.00
13. Expenses Payable	30,85,712.95	27,67,650.78
14. Leave Encashment Payable	-	2,87,370.00
15. Rebate Payable	-	5,00,000.00
16. S.I. Payable	19,91,985.00	-
17. SRO Acution Payable	12,82,57,452.80	-
18. Provision for Non Banking Assets	1,16,24,646.00	-
19. Unpaid Dividend F.Y. 2022-23	3,42,69,799.00	-
VI. Overdue Interest Reserve on NBA (Contra)	58,10,027.00	62,77,700.34
VII. Overdue Interest Reserve-NPA Int. Receivable (Contra)	74,69,66,745.28	57,23,10,871.31
Total (I + VII)	96,08,01,362.05	67,50,62,296.20

**Schedule - 6
Cash and Balances with Reserve Bank of India**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Cash In Hand	59,05,87,907.00	32,83,12,046.00
II. Balances with Reserve Bank of India	60,11,00,000.00	35,11,00,000.00
(a) In Current Accounts	60,11,00,000.00	35,11,00,000.00
(b) In Other Accounts	-	-
Total I and II	1,19,16,87,907.00	67,94,12,046.00

**Schedule - 7
Balance with banks and money at call and short notice**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. (i) Balance with Banks	--	--
(a) In Current Account	72,96,07,562.58	87,86,16,946.17
1. M.S.C. Bank Ltd.	96,43,877.05	1,05,32,656.14
2. P.D.C.C. Bank Ltd.	16,39,26,594.16	8,33,62,092.92
3. Ahemednagar D.C.C. Bank Ltd.	2,65,282.70	27,252.50

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
4. State Bank of India	3,49,25,501.91	23,19,904.91
5. Bank of Maharashtra	36,42,439.16	88,96,232.80
6. Union Bank of India	1,67,046.98	4,03,941.77
7. Bank of India	1,37,071.94	7,19,251.75
8. Central Bank of India	2,20,555.78	1,11,727.81
9. Bank of Baroda	8,50,73,705.41	-
10. IDBI Bank Ltd	12,71,74,295.90	30,17,99,879.48
11. HDFC Bank Ltd.	20,94,49,984.20	32,93,86,824.35
12. ICICI Bank Ltd.	5,15,15,939.00	2,35,75,382.00
13. IDFC Bank Ltd.	70,00,000.00	68,41,415.95
14. Axis Bank Ltd.	3,57,65,268.39	10,75,58,288.79
15. IndusInd Bank Ltd.	7,00,000.00	30,82,095.00
I. (i) Balance with Banks		
(b) In Other Deposit Accounts	1,59,56,15,865.95	1,40,13,69,349.20
1. Investments in P.D.C.C. Bank for Reserve Funds	38,00,00,000.00	33,00,00,000.00
2. P.D.C.C. Bank Ltd.,Pune	5,00,00,000.00	10,00,00,000.00
3. A.D.C.C. Bank Ltd.,Pune	3,00,00,000.00	-
4. Bank of Baroda	1,99,15,265.75	-
5. IDBI Bank Ltd.	2,49,92,986.20	6,56,74,964.20
5. HDFC Bank Ltd.	4,82,28,058.00	4,72,21,573.00
6. Axis Bank Ltd.	11,61,82,736.00	40,19,01,648.00
7. IDFC Bank Ltd.	-	10,95,01,725.00
8. IndusInd Bank Ltd.	-	2,36,97,782.00
9. ICICI Bank Ltd.	2,04,02,322.00	-
9. CSB Bank Ltd.	8,13,29,225.00	-
9. DCB Bank Ltd.	5,14,28,889.00	-
10. Small Finance Bank Ltd.	79,31,36,384.00	32,33,71,657.00
Total I.(i)	2,32,52,23,428.53	2,27,99,86,295.37

Schedule - 8
Investments

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Investments in India in	-	-
(i) Government Securities	3,96,81,43,500.00	2,73,89,77,200.00
Face Value : March -2024 - 3,99,75,00,000.00 March - 2023 - 2,76,75,00,000.00		
Market Value : March - 2024 - 3,91,27,65,807.00 March - 2023 - 2,62,79,71,965.00		
(ii) Shares	5,05,000.00	5,05,000.00
1. P.D.C.C. Bank Ltd.,Pune	5,00,000.00	5,00,000.00
2. M.S.C. Bank Ltd.,Mumbai	5,000.00	5,000.00
(iii) Debentures and Bonds	10,15,10,000.00	10,15,10,000.00
1. Corporate Bond 9.62% Andra Pradesh State	5,07,55,000.00	5,07,55,000.00
2. Corporate Bond 9.62% Andra Pradesh State	5,07,55,000.00	5,07,55,000.00
Total I.(i + ii + iii)	4,07,01,58,500.00	2,84,09,92,200.00



સારદ સહકારી બँક લિ., મંવર

વાંકિગપેક્ષાહી ખૂપ કાહી!



Schedule - 9
Advances

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
A. (i) Bills Purchased and Discounted	-	-
(ii) Cash Credits, Overdrafts and Loans Repayable on Demand	2,92,75,14,271.89	2,76,85,04,340.64
(iii) Term Loans	7,87,30,52,940.68	7,12,74,98,558.49
Total	10,80,05,67,212.57	9,89,60,02,899.13
 B. (i) Secured by tangible assets	10,30,10,89,819.27	9,50,18,29,066.63
(ii) Covered by Bank/Government Guarantees	-	-
(iii) Unsecured	49,94,77,393.30	39,41,73,832.50
Total	10,80,05,67,212.57	9,89,60,02,899.13
 C. I. Advances in India		
(i) Priority Sectors	7,46,55,13,517.15	6,91,78,41,977.73
(ii) Public Sector	-	-
(iii) Banks	-	-
(iv) Others	3,33,50,53,695.42	2,97,81,60,921.40
Total	10,80,05,67,212.57	9,89,60,02,899.13
Grand Total C.I.	10,80,05,67,212.57	9,89,60,02,899.13

Schedule - 10
Fixed Assets

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Premises	4,18,49,824.52	4,49,85,148.52
At cost as on 31 st March of the preceding year	4,49,85,148.52	4,69,22,408.52
Additions during the year	-	1,45,500.00
Deductions during the year	5,53,448.00	6,14,943.00
Depreciation to date	25,81,876.00	14,67,817.00
 II. Other Fixed Assets (Including furniture and fixtures)	9,32,90,437.00	10,35,84,424.75
At cost as on 31st March of the preceding year	10,35,84,424.75	10,15,79,035.04
Additions during the year	62,15,759.93	1,81,45,134.39
Deductions during the year	14,19,051.34	3,06,725.84
Depreciation to date	1,50,90,696.34	1,58,33,018.84
 Grand Total I and II	13,51,40,261.52	14,85,69,573.27

Schedule - 11
Other Assets

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Inter-office Adjustments (Net)	-	-
II. Interest Accrued	91,84,22,003.69	75,02,41,459.88
III. Stationery and Stamps	16,56,023.75	14,93,727.02
IV. Non-Banking Assets Acquired in Satisfaction of Claims	1,16,24,646.00	1,32,94,284.17
V. Others	2,18,02,752.62	1,61,86,678.78
 Grand Total I and VI	95,35,05,426.06	78,12,16,149.85

**Schedule - 12
Contingent Liabilities**

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
I. Claims against the bank not acknowledged as debts	-	-
II. Liability for partly paid investments	-	-
III. Liability on account of outstanding forward exchange contracts	-	-
IV. Guarantees given on behalf of constituents ((a) In India	88,67,715.00	95,82,715.00
V. Acceptances, endorsements and other obligations	-	-
VI. Amount transferred to DEA Fund	1,20,27,384.00	1,10,93,106.00
Grand Total I and VI	2,08,95,099.00	2,06,75,821.00

Annex for Schedule - 10

Fixed Assets

(Rs.in Actual)

Sr. Description of Assets	Cost of Block				Depreciation Block				
	Opening	Addition	Deduction	Net	Opening	Addition	Dedu.	Net	Net W.D.V.
1 2	3	4	5	6 (3+4-5)	7	8	9	10 (7+8-9)	11 (6-10)
1 Land Parches + Lease Land	43,73,906.00	-	-	43,73,906.00	-	-	-	-	43,73,906.00
2 Building *	8,00,33,586.52	-	5,53,448.00	7,94,80,138.52	3,94,22,345.00	25,81,876.00	-	4,20,04,221.00	3,74,75,917.52
3 Furniture	12,79,45,460.14	17,90,542.66	12,93,269.00	12,84,42,733.80	7,65,65,993.40	53,52,447.00	-	8,19,18,440.40	4,65,24,293.40
4 Computer	3,90,98,717.33	16,88,977.89	56,250.34	4,07,31,444.88	3,31,02,322.47	32,98,712.34	-	3,64,01,034.81	43,30,410.07
5 Vehicles	1,16,27,510.00	-	-	1,16,27,510.00	1,04,04,981.00	7,64,090.00	-	1,11,69,071.00	4,58,439.00
6 Civil Work	6,24,39,544.40	2,38,300.00	-	6,26,77,844.40	3,31,31,650.40	29,92,625.00	-	3,61,24,275.40	2,65,53,569.00
7 Electrical equipments	4,45,30,447.78	24,95,529.38	69,532.00	4,69,56,445.16	2,88,86,932.63	26,79,192.00	-	3,15,66,124.63	1,53,90,320.53
8 Library	58,186.00	2,410.00	-	60,596.00	23,560.00	3,630.00	-	27,190.00	33,406.00
Total	37,01,07,358.17	62,15,759.93	19,72,499.34	37,43,50,618.76	22,15,37,784.90	1,76,72,572.34	-	23,92,10,357.24	13,51,40,261.52

* Revaluation Depreciation Value - Rs. 5,53,448.00

Annex for Schedule - 11

Other Assets

(Rs.in Actual)

Particulars	As on March 31,2024	As on March 31,2023
II. Interest Accrued	91,84,22,003.69	75,02,41,459.88
1. On Investments	4,79,56,169.41	2,97,18,116.23
2. On Loans & Advances	11,76,89,061.00	14,19,34,772.00
3. Overdue Interest (NPA A/cs)	74,69,66,746.28	57,23,10,871.31
4. OIR Non Banking Assets	58,10,027.00	62,77,700.34
VI. Others	2,18,02,752.62	1,61,86,678.78
1. Security Deposits Receivable	7,20,242.80	7,19,742.80
2. Advances for Office Rent	36,74,950.00	41,06,433.00
3. Advances Receivable	13,15,760.00	-
4. Premium Paid on Govt. Securities	56,76,238.00	17,31,335.00
5. Income Tax Refund Due	50,45,860.00	50,45,860.00
6. Prepaid Expenses Receivable	30,58,628.00	29,10,146.00
7. TDS Receivable	1,09,902.61	50,747.80
8. Deferred Tax Assets	20,88,689.46	7,15,894.46
9. Bank Commission Receivable	1,12,481.75	4,01,019.72
10. ATM Theft Transaction Receivable	-	5,05,500.00

**Annexure I
Form B**

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACS))

Profit and Loss Account for the year ended on 31st March, 2024

(Rs.in Actual)

I. Income	Schedule	End of March 31,2024	End of March 31,2023
Interest earned	13	1,51,40,57,749.59	1,41,41,82,441.67
Other income	14	8,74,07,421.28	6,66,87,942.85
Total		1,60,14,65,170.87	1,48,08,70,384.52
II. Expenditure	Schedule	End of March 31,2024	End of March 31,2023
Interest expended	15	91,99,21,526.21	74,16,09,323.710
Operating expenses	16	34,94,48,922.22	36,77,75,500.79
Provisions and contingencies	17	10,40,60,658.40	23,05,18,175.81
Income Tax Expenses	18	6,06,00,747.80	4,00,00,000.00
Total		1,43,40,31,854.63	1,37,99,03,000.31
III. Profit/Loss	Schedule	End of March 31,2024	End of March 31,2023
Net profit/loss (-) for the year Profit/loss (-) brought forward	-	16,74,33,316.24	10,09,67,384.21
Total		16,74,33,316.24	10,09,67,384.21
IV. Appropriations	%	End of March 31,2024	End of March 31,2023
Statutory Reserve Fund	26.98%	4,51,45,142.24	3,01,97,585.21
Building Fund	5.97%	1,00,00,000.00	2,00,00,000.00
Investment Fluctuation Reserve Fund	11.95%	2,00,00,000.00	1,00,00,000.00
Dividend Equalization Fund	2.99%	50,00,000.00	25,00,000.00
Members Welfare Fund	1.79%	30,00,000.00	20,00,000.00
Co.Op. Education & Training Fund	0.54%	9,10,000.00	20,00,000.00
Technology Development & Risk Protection Fund	1.49%	25,00,000.00	0.00
Transfer to proposed dividend	33.37%	5,58,78,174.00	3,42,69,799.00
Total Profit Appropriations	85.07%	14,24,33,316.24	10,09,67,384.21
Net Profit Balance F.Y. 2023-24	14.93%	2,50,00,000.00	0.00
Balance carried over to balance sheet	100%	16,74,33,316.24	10,09,67,384.21

Shri. Thorat D.R.
Director

Shri. Walse Patil V.P.
Vice-Chairman

Shri. Shah D.P.
Chairman

Shri. Pachpute G.B.
Sr. Manager (Accts Dept.)

Shri. Deshmukh R.J.
Chief Executive Officer

As per our report of even date

For M/s B.B. Thorat & Associates
Chartered Accountants

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA B.B. Thorat (Proprietor)
Membership No.-048189
Firm Registration No.- 114483W
Concurrent Auditor

CA Erwin Mendes (Partner)
Membership No.-150716
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052
Statutory Auditor

Place : Manchar

Date : 18/06/2024

Annexure I
Form B

(As per Section 29 of Banking Regulation Act 1949 (AACS))

Form of Profit and Loss Account for the year ended on 31st March, 2024

Schedule - 13

Interest Earned

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
I. Interest/discount on advances/bills	1,13,34,25,297.16	1,12,63,08,842.00
II. Income on investments	38,06,32,452.43	28,78,73,599.67
1. Interest on Government Securities	21,83,91,790.77	18,56,72,515.28
2. Profit Realised Treasury Bill	47,95,395.77	80,77,688.00
3. Int.on Deposits with other Banks	11,10,31,593.75	6,92,19,071.84
4. Interest on Call Market Lending to Banks	10,53,010.00	90,84,487.00
5. Interest on Commercial Paper	1,70,76,730.00	56,04,300.00
6. Interest on Corporate Bond	86,63,963.04	43,61,104.03
7. Interest on Mutual Funds	1,96,19,969.10	58,54,433.52
III. Interest on balances with Reserve Bank of India and other inter-bank funds	-	-
IV. Others	-	-
Grand Total I and IV	1,51,40,57,749.59	1,41,41,82,441.67

Schedule - 14

Other Income

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
I. Commission, exchange and brokerage	32,22,533.55	26,09,031.35
1. Bank Commission	11,14,760.70	12,41,334.94
2. Bank Guarantee Commission	1,69,677.00	1,62,332.00
3. Corporate Agency Commission	16,54,954.28	9,78,075.10
4. MSEBCL Commission	29,905.00	39,633.00
5. POS Transaction Commission	2,53,236.57	1,87,656.31
II. Profit on sale of investments	47,73,166.00	93,15,000.00
Less: Loss on sale of investments	-	-
III. Profit on revaluation of investments	-	-
Less: Loss on revaluation of investments	-	-
IV. Profit on sale of land, buildings and other assets	72,544.66	36,248.00
Less: Loss on sale of land, buildings and other assets	-	-
V. Profit on exchange transactions	-	-
Less: Loss on exchange transactions	-	-
VI. Income earned by way of dividends, etc.	40,500.00	40,500.00
VII. Miscellaneous Income	7,92,98,677.07	5,46,87,163.50
1. Notice Fee	1,90,841.00	1,24,971.00
2. Loan Forms Fees	6,96,626.00	9,55,176.60
3. Cheque Returned Charged	49,39,827.09	32,23,511.99
4. Printing Charges	27,747.00	15,775.00
5. Processing Fee	2,35,56,328.50	2,28,16,326.00
6. Income From PSLC Sell Certificate	-	18,10,000.00
7. Locker Rent	19,40,106.00	17,38,674.00

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
8. Cheque Book Charged	14,15,398.22	14,86,572.57
9. Gold Custody Charges	6,07,631.50	5,48,295.10
10. ATM & Other Charges	26,26,208.75	63,60,342.73
11. Miscellaneous Income / Other Income	66,05,168.01	46,18,380.92
12. Credit Election Expenses	-	36,15,958.00
13. Tax on Previous Year Income	-	73,73,179.59
14. Recovery From Write off Assets	3,20,000.00	-
15. Deferred Tax Expenses	13,72,795.00	-
16. Excess Provision Made For Investment Depreciation Fund	3,50,00,000.00	-
Grand Total I and VII	8,74,07,421.28	6,66,87,942.85

Schedule - 15

Interest Expended

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
I. Interest on deposits	91,99,21,526.21	74,16,09,323.71
II. Interest on Reserve Bank of India/ Inter-bank borrowings	-	-
III. Others	-	-
Grand Total I and IV	91,99,21,526.21	74,16,09,323.71

Schedule - 16

Operating Expenses

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
I. Payments to and provisions for employees	18,31,24,649.00	16,48,77,869.00
1. Salaries	14,88,07,593.00	12,84,79,015.00
2. Temporary Staff Salary	43,37,688.00	22,14,276.00
3. Provident Fund	1,11,01,768.00	1,02,92,689.00
4. Traveling Expenses	10,080.00	19,116.00
5. Training Expenses	1,58,714.00	1,39,116.00
6. Bonus & Ex-Gratia	78,86,101.00	74,62,346.00
7. Staff Gratuity	30,71,550.00	36,08,946.00
8. Staff Medical Insurance	39,74,391.00	35,37,115.00
9. Provident Fund Administration Charges	6,93,348.00	6,61,956.00
10. Labour Welfare Fee	12,173.00	12,564.00
11. Leave Salary Premium	21,76,143.00	74,26,116.00
12. Staff Leave Surrender Expenses	7,12,098.00	2,63,809.00
13. Staff Uniform	1,83,002.00	7,60,805.00
II. Rent, taxes and lighting	3,37,95,912.54	3,43,08,087.34
1. Office Rent	2,26,78,577.00	2,35,14,469.00
2. Bank Profession Tax	2,500.00	2,500.00
3. Land Maintenance Charges/Tax	1,52,577.00	1,47,935.00
4. Property Tax	18,97,432.00	17,95,168.00
5. Electricity Charges	48,26,036.54	44,29,975.00
6. Data Centre Rent Expenses	42,38,790.00	44,18,040.34
III. Printing and stationery	26,84,517.71	24,96,958.36
1. Stationery	12,20,216.42	12,16,595.25
2. Printing	14,64,301.29	12,80,363.11

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
IV. Advertisement and publicity	18,81,510.00	8,98,220.00
V. Depreciation on bank's property	1,76,72,572.34	1,73,00,835.84
1. Furniture & Dead Stock	53,52,447.00	54,17,543.00
2. Depreciation on Building	25,81,876.00	14,67,817.00
3. Depreciation on Civil Work	29,92,625.00	29,12,016.00
4. Depreciation on Electricals & Fixtures	26,79,192.00	24,24,772.00
5. Depreciation on Computers	32,98,712.34	40,59,022.84
6. Depreciation on Library	3,630.00	3,793.00
7. Depreciation on Vehicles	7,64,090.00	10,15,872.00
VI. Director's fees, allowances and expenses	10,53,108.00	3,98,455.00
1. Board Meeting Allowances	10,48,108.00	3,41,755.00
2. Directors Training Expenses	5,000.00	56,700.00
VII. Auditors' fees and expenses (including branch auditors)	48,45,701.00	34,08,907.00
1. Statutory Audit Fees	24,07,001.00	19,40,400.00
2. Concurrent Audit Fees	12,73,200.00	12,67,200.00
3. Tax Audit Fees	1,75,000.00	1,75,000.00
4. System / GST / Revenue / Gap Compressive Assessment Audit Fee	9,90,500.00	26,307.00
VIII. Law charges	6,87,050.30	9,73,216.00
1. Consultancy Fee	6,69,550.30	9,28,659.00
2. Advocate Fee	17,500.00	44,557.00
IX. Postages, Telegrams, Telephones, etc.	58,32,910.94	56,63,433.07
1. Telephone Expenses	5,87,281.44	5,79,382.19
2. Postage/Courier etc.	7,48,365.50	6,44,627.50
3. Lease Line Expenses	44,97,264.00	44,39,423.38
X. Repairs and maintenance	65,29,923.52	53,57,455.55
1. Repairs and Renewals	47,43,824.61	44,44,362.83
2. AMC Annual Maintenance Charges	13,53,105.91	8,07,809.72
3. Vehicles Repairs and Renewals	4,32,993.00	1,05,283.00
XI. Insurance	2,07,83,805.64	2,02,47,711.52
1. Bank Insurance	20,78,331.45	19,88,919.00
2. Vehicle Insurance	84,931.30	93,525.52
3. DICGC Premium Paid	1,86,20,542.89	1,81,65,267.00
XII. Amortisation Premium on Investments (GOI)	19,63,013.00	6,91,381.00
XIII. Other Expenditure	6,85,94,248.23	11,11,52,971.11
1. Janseva Deposits Commission	70,13,534.50	59,80,545.00
2. Office Expenses	86,84,466.54	55,46,423.76
3. Security Guard Expenses	1,03,96,700.00	1,00,27,429.72
4. Sundry Expenses	27,45,455.32	25,22,313.87

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
5. Function Expenses	2,46,992.84	2,70,671.37
6. Federation/Association & Other Contribution Expenses	4,28,400.00	4,13,200.00
7. News Paper Expenses	93,303.00	83,027.00
8. Stamp Expenses	3,600.00	13,500.00
9. Travelling Expenses	2,66,534.00	1,74,951.00
10. Bank Charges / Security Transaction Charges Expenses	1,12,582.65	1,15,158.30
11. Miscellaneous & Other Expances/Bank Charges	2,94,392.72	93,005.13
12. Rebate Expenses	1,42,24,791.00	92,57,786.00
13. Petrol & Diesel Expenses	21,60,539.70	18,56,574.00
14. Deferred Tax Expenses	-	1,24,239.00
15. Loss on A/C of Damage or Sale	40,644.00	28,924.00
16. Ineligible GST ITC	63,28,964.43	58,67,302.65
17. Stamp Duty Charges Levied	79,995.85	54,599.38
18. Penalty Imposed by RBI	-	6,00,000.00
19. OTS Waived Accounts	1,54,73,351.68	6,81,23,320.93
Grand Total I and XIII	34,94,48,922.22	36,77,75,500.79

Schedule - 17
Provisions and contingencies

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
Provision Against Bad and Doubtful Debts	8,74,36,012.40	19,65,18,175.81
Provision Against Standard Assets	50,00,000.00	-
Provision Against Investment Depreciation Reserve Fund	-	3,40,00,000.00
Provision Against Non Banking Assets	1,16,24,646.00	-
Grand Total I and IV	10,40,60,658.40	23,05,18,175.81

Schedule - 18
Income Tax Expenses

(Rs.in Actual)

Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
Tax on Previous Year Income	56,00,747.80	-
Tax on Current Year Income	5,50,00,000.00	4,00,00,000.00
Grand Total I and IV	6,06,00,747.80	4,00,00,000.00

Place : Manchar

Date : 18/06/2024

Form No. N-1

[See Section 81 and Rule 69 (3)]

Independent Auditor's Report

To,

The Member of Sharad Sahakari Bank Ltd.

Manchar, Taluka- Ambegaon,

Dist-Pune, 410 503

Ref.: -Appointment Letter Reference No.HO/SA/CA/Appointment/Letter/869/2023-24 Dt.02/11/2023

Report on the Financial Statements as a Statutory Auditor

- We have audited the accompanying financial statements of the Sharad Sahakari Bank Ltd., Manchar which comprise the Balance Sheet as at 31st March 2024 and the Statement of Profit and Loss and the Cash flow statement for the year ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank along with its 27 Branches audited by us for the period 1st April, 2023 to 31st March, 2024.

Management's Responsibility for the Financial Statements

- Management is responsible for the preparation of these financial statements in accordance with Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Banking Regulation Act, 1949 (AACSB) and RBI Guidelines. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

Auditor's Responsibility

- Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the applicable Standards by The Institute of Chartered Accountants of India and under the MCS Act / BR Act / RBI guidelines. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement, whether due to fraud or error.
- An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by the management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.
- We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

Opinion

- In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the said accounts together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (AACSB) as well as the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 and any other applicable Acts, and or circulars issued by the Registrar, in the manner so required for the bank and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India: Subject to our comments in part 'A', 'B', 'C' and Annex-I of our report
 - in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March 2024;
 - in the case of the Statement of profit and loss of the profit for the year ended on that date; and
 - in the case of the Cash flow statements of the Cash flow for the year ended on that date.

Report on Other Legal and Regulatory Matters

- The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in accordance with the provisions of Section 29 of the Banking Regulation Act, 1949 read with provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 & Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.

8. We report that :

- We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
- The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.
- The returns received from the offices and branches of the Bank have been found adequate for the purposes of our audit.

9. In our opinion, the Balance Sheet, Profit and Loss Account & Cash flow statements comply with applicable Accounting Standards.

10. We further report that :

Subject to Annexure-I forming part of this report and our comments in part 'A', 'B' and 'C' of our report.

- The Balance Sheet and Profit and Loss Account and Cash flow statement dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns.
- In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as appears from our examination of those books.
- The reports on the accounts of the branches audited by us / branch auditors have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us.
- for the year under audit, the bank has been awarded "A" classification.

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Erwin Mendes (Partner)
Membership No.-150716
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052

Place: PUNE
Date : 18/06/2024

वैधानिक लेखापरिक्षक अहवाल

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० कलम ८१ आणि

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम ६१(३) अन्यथे केलेल्या नमुना क्र.एन-१ अनुसरूप

प्रति,

सन्माननीय सभासद,

शरद सहकारी बँक लि., मंचर

संदर्भ:- नियुक्ती जा.क्र.मुका / वै.ले.प./सी.ए./नियुक्ती /पत्र/८६९/२०२३-२४ दि.०२/११/२०२३

- आम्ही शरद सहकारी बँक लि., मंचर या बँकेच्या सोबत जोडलेल्या दि. ३१ मार्च २०२४ रोजीच्या आर्थिक पत्रकांचे मृणजेच ताळेबंद व त्या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या नफातोटापत्रकाचे सदर आर्थिक पत्रकाचा भाग असणारी महत्वपूर्ण आर्थिक घोरणे व अन्य अनुषंगीक माहिती यांचे लेखापरिक्षण केले आहे. आर्थिक वर्ष दि.०१/०४/२०२३ ते दि.३१/०३/२०२४ या कालावधीच्या आर्थिक पत्रकामध्ये आम्ही लेखापरिक्षण केलेल्या २७ शाखा व मुख्य कार्यालय यांच्या व्यवहाराचा समावेश आहे.
- व्यवस्थापनाची आर्थिक पत्रकाबाबतची जबाबदारी:- सदरची आर्थिक पत्रके ही बँकिंग रेस्युलेशन अँकट १९४९ रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० मधील तरतुदीना अनुसरूप बनविण्याची जबाबदारी ही बँकेच्या व्यवस्थापनाची आहे. सदरच्या जबाबदारीमध्ये आर्थिक पत्रके तयार करताना आवश्यक असणाऱ्या अंतर्गत नियंत्रणासाठीचे नियम तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे व वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करणे आदी बाबींचा समावेश होतो की ज्यामुळे सदरची आर्थिक पत्रके ही कोणत्याही प्रकारच्या गंभीर चुका अथवा दोष विरहीत होतील.
- वैधानिक लेखापरिक्षकांची जबाबदारी:- आमची जबाबदारी ही आम्ही केलेल्या लेखापरिक्षणाच्या आधारे त्या आर्थिक पत्रकांवर मत नॉंदविण्याची आहे. आम्ही आमचे लेखापरिक्षण हे दि. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड एकॉर्टेंट्स ऑफ इंडिया यांनी निंदेशीत केलेल्या ऑफिटिंग स्टॅंडर्डसना तसेच बँकिंग रेस्युलेशन अँकट १९४९, महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० व रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरूप केलेले आहे. त्या स्टॅंडर्डसना नुसार आम्ही आमचे लेखापरिक्षणाचे नियोजन व प्रत्यक्ष लेखापरिक्षण अशा पद्धतीने करणे अपेक्षित आहे की, जेणेकरून त्या आर्थिक पत्रकामध्ये गंभीर स्वरूपाच्या चुका नाहीत, याची रास्त खात्री करून घेतली जाईल.
- आर्थिक पत्रकामधील रकमांच्या संदर्भातील व इतर माहितीच्या संदर्भातील पुरावे नमुना तत्वांवर तपासण्याचा अंतर्भाव लेखापरिक्षणामध्ये होतो. लेखापरिक्षणाच्या पद्धतीची निवड ही लेखापरिक्षकांचे अनुमान, तसेच आर्थिक पत्रकामध्ये चुका अथवा अफरातफर यामुळे गंभीर दोष निर्माण होण्याच्या शक्यतेची पडताळणी आदी बाबी गृहीत धरून केली जाते. अशा जोखमीची पडताळणी करून योग्य अशी लेखापरिक्षण पद्धती निवडताना लेखापरिक्षक प्रामुख्याने बँकेने आर्थिक पत्रके तयार करताना अवलंबेली अंतर्गत नियंत्रण पद्धती विचारात घेतात. लेखापरिक्षणामध्ये व्यवस्थापनाने वापरलेल्या अकॉर्टिंग तत्वांच्या योग्यतेचे मूल्यमापन करणे व आर्थिक पत्रकाच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करणे याचा सुदूर समावेश होतो.
- आमचा विश्वास असा आहे की, आमच्या लेखापरिक्षण दरम्यान आम्हाला मिळालेले पुरावे आम्हाला आमचे लेखापरिक्षणाबाबतचे मत बनविण्यासाठी यथार्थ आधार मिळवून देतात.
- आमच्या मते आम्हाला दिलेल्या संपूर्ण माहिती तसेच खुलाशावरूप हे हिशोब, त्यासोबतच्या टिपण्या व त्यासोबतची परिशिष्टे आणि आमच्या लेखापरिक्षण अहवालातील मुद्दे यांना अनुसरूप महाराष्ट्र सहकारी संस्थांचा १९६० चा कायदा व त्याखालील नियमांच्ये अपेक्षित अशा रितीने आवश्यक अशी सर्व माहिती देतात. तसेच भारतामध्ये सर्वमान्य असणाऱ्या या अकॉर्टिंग तत्वांचे अनुपालन करतात.
- अ) ताळेबंदाच्या बाबतीत दि.३१/०३/२०२४ च्या बँकेच्या परिस्थितीची आणि
 - नफा-तोटा पत्रकाच्या बाबतीत या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या मुद्दीत बँकेच्या नफाची सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहेत.
- सदर बँकेचे ताळेबंद पत्रक व नफा-तोटा पत्रक हे बँकिंग रेस्युलेशन अँकट १९४९ च्या कलम २९ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ च्या तरतुदीना अनुसरूप तयार केले आहेत.
- परिच्छेद क्र.१ ते ५ मध्ये नमूद केलेल्या लेखापरिक्षण पद्धती आणि मुख्य व शाखा अहवालातील माग 'अ', 'ब' आणि 'क' मध्ये नमूद केलेल्या शेच्यास अनुसरूप तसेच आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे आणि आम्हाला दिलेल्या संपूर्ण माहिती तसेच खुलाशावरूप आणि बँकेने सादर केलेल्या हिशोब व त्यासोबत जोडलेली परिशिष्टे यांना अनुसरूप आम्ही अहवाल करतो की,
- आमच्या लेखापरिक्षणाच्या उद्देश्यासाठी, आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती माहिती व खुलासे उपलब्ध आहेत व ते समाधानकारक आहेत.
- आमच्या दृष्टोपत्तीस आलेले बँकेचे व्यवहार हे बँकेच्या अधिकारकेत्रास अधीन राहून केलेले आहेत.
- लेखापरिक्षणाच्या दृष्टीने शाखांकडून प्राप्त ज्ञानेली विवरणपत्रके पुरेशी आहेत.
- आमच्या मते ताळेबंद व नफा-तोटा पत्रक हे अकॉर्टिंग स्टॅंडर्डसचे सर्वसाधारण योग्य रितीने अनुपालन करतात.
- तसेच परिशिष्ट 'अ' च्या अधिन राहून आम्ही अहवाल करतो की,
 - आम्ही तापसलेला ताळेबंद व नफातोटापत्रक बँकेच्या हिशोबांच्या पुस्तकांशी व विवरणांशी जुळतो आहे.
 - आमच्या मते पुस्तकांच्या तापसणीतून जितपत दृष्टोपत्तीस येईल त्यावरूप बँकेने संबंधित कायद्यानुसार अपेक्षित असल्याप्रमाणे योग्य ती हिशोबांची पुस्तके ठेवली आहेत.
 - लेखापरिक्षण अहवाल तयार करताना आम्ही लेखापरिक्षण केलेल्या शाखांच्या अहवालाचा परामर्श घेतला आहे.
 - आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता बँकेला वर्ग 'अ' देण्यात आला आहे.

मे.देशपांडे आणि मेंडेस करीता
चार्टर्ड अकॉर्टेंट्स.

स्थळ - पुणे.

दिनांक - १८/०६/२०२४

(भागिदार)

Accounting Standards

Financial Year 2023-24

It is mandatory for the co-operative banks to make the compliances of Accounting Standards, which are applicable. Accordingly, our bank has complied the following Accounting Standards (AS).

No.	As No.	Accounting Standard	How Complied
01.	AS-3	Cash Flow Statement	Indirect Method of preparation cash flow statement is followed and accordingly prepared and enclosed with Balance Sheet.
02.	AS-5	Net Profit or Loss and prior period items	The bank has considered normally all the items of income and expenses, which are pertaining to the accounting period before determining the net profit. The Profit and Loss Account and other statements, shows no such extraordinary items of expenditure except branch inauguration expenses, which have been incurred during the past year and distinct from ordinary expenditure incurred for years together. Since the said expenditure is of an enduring nature, it is written off over a period of five years. Further, no such errors or omissions in preparation of the financial statements in the earlier year in respect of any income or expenses and which have been accounted for during the year, unless otherwise specifically mentioned.
03.	AS-6	Depreciation Accounting	The bank has generally complied AS-6 and AS-10 during the year barring some exceptions. A statement of fixed assets with cost block and depreciation is prepared.
04.	AS-9	Revenue Recognition	In accordance with the directives of the RBI, the significant item of income is interest on loans and advances, which has been accounted on accrual basis in respect of performing assets and on cash basis in respect of nonperforming assets. From the point view of materiality concept, the bank has complied with Revenue Recognition accounting standard.
05.	AS-10	Accounting for fixed assets	The bank has complied AS-6 and AS-10 during the year. A statement of fixed assets with cost block and accumulated depreciation is drawn.
06.	AS-15	Retirement Benefits	As per information given the bank has taken Group Gratuity Insurance Scheme (GGIS) and Leave Encashment Scheme of LIC and the premium paid has been charged to the Profit and Loss Account. Therefore, the liability in respect of gratuity and Leave Encashment payable to the employee is covered under the aforesaid scheme.
07.	AS-17	Segment Reporting	The major part of the business of the bank is accepting deposit and lending. It is only one category in which the bank is engaged. Since, there are no different categories, which are distinct from each other having different risks and rewards. Therefore, Accounting Standard AS-17 prescribed by ICAI is not applicable.
08.	AS-18	Related Party Disclosure	As per information given to us the bank has no subsidiary banks or associated banks. The bank has not granted any loans to its directors after becoming they are director or concerns in which they are interested. The loans granted to key management personals is not falling under the category of related party disclosure, because each person is a single party and the same has been clarified by RBI vide Circular, dt.:29.03.2003.
09.	AS-20	Earnings Per Share	Earnings Per Share is worked out that, the net profit attributable to equity share holders is divided by weighted average number of equity shares outstanding during the period.
10.	AS-22	Accounting for taxes on income	In accordance with the principles laid down by ICAI, the bank has worked out Deferred Tax and brought into the books of accounts.
11.	AS-26	Intangible Assets	Intangible Assets includes the Banking Software in use. The cost of the software has been included under the head "Computer". In short, the cost of software and hardware has been taken together in the Balance Sheet. A depreciation as per RBI Norms at 33.33% on Straight Line Method (SLM) has been charged. Henceforth, the bank will classify the cost of hardware and software separately and disclose in the Balance Sheet accordingly as an "Intangible Assets" in respect of software.

Accounting Standards

Financial Year 2023-24

It is mandatory for the co-operative banks to make the compliances of Accounting Standards, which are applicable. Accordingly, our bank has complied the following Accounting Standards (AS).

No.	As No.	Accounting Standard	How Complied
12.	AS-28	Impairment of Assets	<p>In respect of advance, the bank has made necessary provision as per RBI prudential norms of provisioning. Further in respect of fixed assets, the depreciation of an adequate amount is also provided.</p> <p>The total market value of the securities in AFS category was below the cost price. Hence, impairment of asset is provided by sufficient provision towards IDR.</p>
13.	AS-29	Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets	<p>As per information provided to us the guarantee given on behalf of customers has been accounted for and all such guarantees are fully secured. The contingent liability also includes the amount transferred to Depositor Education Awareness Fund (DEAF)</p> <p>There are no such liabilities of which an obligation may arise in monetary terms subsequently. There are no disputed claims of any party or pending suits of financial obligations in litigation.</p> <p>Further, there is no possibility of arising any asset on the past event or existence of contingent asset is possible.</p>
14.	—	Non Banking Asset	<p>By virtue of the provisions of section 6(f), 6(g) and section 9 of Banking Regulation Act, 1949, the bank has acquired immovable property of some of the borrowers in satisfaction of loan claims. The bank has also observed the provisions of sec. 100 r.w.r. 85 of MCS Act & Rules.</p> <p>On 31st March 2024, Non Banking Asset stood at Rs.116.25 Lakhs and overdue interest provision same is Rs.58.10 Lakhs. The details have been given in Schedule of the Head Office Schedules.</p> <p>Bank is holding one asset of Rs.116.25 lakh under non banking asset since more than 7 year & hence bank has made provision of Rs.116.25 lakh Non banking assets.</p> <p>Where the market value of the asset is in excess of principal amount of loan and overdue interest, such excess amount has been ignored.</p> <p>Where the market value of the asset is lesser than the principal amount and overdue interest, such excess interest is reversed.</p>

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.— 138147W
Audit Panel No.— 14052

Place: PUNE
Date : 18/06/2024

Note Forming Part Of The Accounts For The Year Ended 31st March, 2024

A) SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

1. Basis of Accounting :-

1.1 The financial statements are prepared under historical cost convention and on the assumptions of going concern concept and in accordance with the generally accepted accounting principles and practices prevailing in Co-operative Banks in Maharashtra except otherwise stated.

1.2 Use of Estimates :-

Revenues and costs are accounted for on accrual basis except as otherwise stated. The preparation of financial statements and the reported income and expenses during the reporting period. Management believes that the estimates used in preparation of the financial statements are prudent and reasonable. Future result could differ from their estimates. All accounting policies are generally consistently followed.

2. Investment :-

2.1 Investment other than Term Deposits with Banks/Institutions are classified into "Held for Trading" (HFT), "Available for Sale" (AFS) and "Held to Maturity (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India (RBI) directives as applicable to Urban Co-operative Banks. The bank has disclosed it's investment under the following heads.

- Central and state Government Securities

- Other Securities (which includes investments in PSU bonds)

- Shares of Co-op Institutions.

2.2 Investments held against Statutory Reserve Fund are kept in the form of NRD term deposits with Pune Dist. Central Co-op Bank Ltd., Pune.

2.3 As on 31.03.2024, the security is stated in the books of accounts at purchase cost.

2.4 Investment under Held to Maturity category are shown at purchase cost. The Premium if any paid on Govt. Security is shown under the head other assets in Balance Sheet and under this category premium is amortized over the residual life of the security.

2.5 Investments under available for sale (AFS) and held for trading category (HFT) are valued script wise at lower of Cost or Market Value. The resultant net and depreciation in this category is recognized in the profit and loss account. Net appreciation if any is ignored.

2.6 Market value is determined on the basis of the "Yield to Maturity" (YTM) method as indicated by Primary Dealers Association of India (PDAI) jointly with the FBIL.

2.7 Broken period interest in respect of investments purchased is treated as an item of expenditure under the Profit and Loss Account.

2.8 Interest on deposit NRD Scheme with PDCC Bank Ltd., Manchar, earmarked for Statutory Reserve Fund is credited to the Profit and Loss Account.

3. Advances :-

3.1 The classification of advances into Standard, Sub-standard. Doubtful and Loss Assets as well as provisioning on standard advances and non performing advances has been arrived at in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms prescribed by the Reserve Bank of India from time to time till date.

3.2 The bank has also made additional provisioning in the Bad and Doubtful Debts Reserve Account over and above the specific required provisioning prescribed by RBI for Non Performing Advances as a matter of prudence.

3.3 The overdue interest in respect of advance classified as Non-performing assets is shown separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by the Reserve Bank of India.

4. FixedAssets and Depreciation :-

4.1 Fixed Assets are stated at their historical cost less depreciation thereon and are accounted for only upon the final approval of the asset.

4.2 Additions to Fixed Assets, if the asset is purchased and retained for 180 days or more the depreciation is charged at full rate. Otherwise the same is depreciated at half of the normal rates.

4.3 Depreciation is charged on straight line method (SLM) on computer, software and for other fixed assets furniture etc on written down value method (WDV).

4.4 Since FY 2019-20 Bank adopted the policy of charging depreciation over vehicle from WDV to SLM.

Sr.No.	Particulars	Method of Depreciation	Rate of Depreciation
1	Furniture and Fixture	Written Down Value	10.00%
2	Electricals	Written Down Value	15.00%
3	Computers	Straight Line Method	33.33%
4	Vehicles	Straight Line Method	20.00%
5	Building	Written Down Value	10.00%
6	Civil Work	Written Down Value	10.00%
7	Library	Written Down Value	10.00%

5 Recognition of Income and Expenditure:-

5.1 Income and Expenditure is accounted on accrual basis except in respect of the following items the same is accounted on cash basis.

i) Interest on Advances identified as NPA

ii) Dividend on investment in shares, Premium paid on purchase of securities.

iii) DICGC Insurance Premium

Note Forming Part Of The Accounts For The Year Ended 31st March, 2024

6 Expenses:-

Expenses towards repairs/renovations/demolishing-dismantling to premises are booked on final completion/certification of the work after receipt/settlement of the final bills.

7 Reserve Fund

Dividend remaining unclaimed over period of three years, entrance fee and nominal membership fees outstanding at the end of the year are transferred to Statutory Reserve Fund.

8 Retirement Benefits

- 8.1 Gratuity to staff it provided on the basis of actuarial valuation, through LIC Group Gratuity Policy taken by the bank.
- 8.2 Bank has taken up group gratuity and leave encashment policy from Life Insurance Corporation and regularly making its contribution. As informed by the management, the sum assured is sufficient to cover the liability under gratuity and leave encashment.
- 9 The Bank has an ongoing process of reconciling its balances between the Head Office and its Branches.
- 10 There have been no fines imposed on the Bank by Reserve Bank of India during the year.
- 11 The bank is advised to keep continuous watch and follow over NPA accounts and borrowing of customers.
- 12 Bank has complied with the applicable accounting standards issued by the Institute of Chartered Accountants of India to same extent.
- 12.1 Related party Disclosures-The Bank is a co-op Society under the Maharashtra Co-op Societies Act and there are no related parties requiring a disclosure under Accounting Standard-18, Issued by the Institute of Chartered Accountants of India other than key management personal i.e. Mr. Rajendra J. Deshmukh (Chief Executive Officer) & Mr. Sunil G. Danait (Dy.Chief Executive Officer) in form of Reserve Bank of India circular at 29/03/2003, no further details needs to be disclosed.
- 12.2 The entire operation of the bank is one composite banking business not liable to different risks and rewards. Hence, this (AS-17) standard on "segment reporting" is not applicable.

Part A: Business segments

Part A : Business segments:	Rs. in Cr.									
	Treasury		Corporate / Wholesale Banking		Retail Banking		Other Banking Business		Total	
Particulars	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.24	31.03.2023
Revenue	38.55	29.72	113.34	112.63	-	-	8.26	5.74	160.15	148.09
Result	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Unallocated expenses									126.94	110.94
Operating profit									33.21	37.15
Income taxes									6.06	4.00
Extraordinary profit/loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net profit									16.74	10.10
Other information:	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Segment Assets	566.58	424.24	1080.06	989.60	-	-	-	-	1646.64	1413.84
Unallocated assets									300.99	248.78
Total assets									1947.63	1662.62
Segment liabilities	-	-	1615.65	1378.84	-	-	-	-	1615.65	1378.84
Unallocated liabilities									331.98	283.78
Total liabilities									1947.63	1662.62

Part B: Geographic segments :

The Bank operates as a single unit in India, hence separate information regarding geographic segments is not given.

12.3 AS-20, Earning per share has been worked out for the year 2023-24.

Sr.No.	Particulars	Amount (Rs.)
A	Profit attributable to Shareholder	16,74,33,316.24
B	Weighted Avg. Number of Share of 100/- each for the purpose of computing Basic Earning per Share	47,37,416.00
C	EPS	249.37

Earnings per share are calculated by dividing the net profit for the period after tax attributable to equity shareholders (before appropriation) by the weighted average number of equity shares outstanding during the period.

Note Forming Part Of The Accounts For The Year Ended 31st March, 2024

12.4 Intangible assets.

The computer software is clubbed in fixed assets under the head "computer."

12.5 Impairment of Assets.

The bank has ascertained that unless otherwise specifically provided, there is no material impairment of any of its assets and such provision is made under AS-28, issued by the ICAI is required.

12.6 Provision, Contingent liabilities and Contingent Assets.

All letters of Credit/Guarantees are sanctioned to customers with approved credit limits in place, liability thereon is dependent on terms of contractual obligations, development, rising of demand by concerned parties and the amount being called up. These amounts are collateralized by margins, counter guarantees and secured charges. The contingent liability also includes the amount transferred to Depositor Education Awareness Fund (DEAF)

13 Previous year's figures are regrouped or rearranged wherever necessary to make them comparable with the current year,

14 Taxation :-

Provision for current tax is made on the basis of estimated taxable income for the year as per the provision of Income tax applicable.

15 Accounting of Goods and Services Tax:-

Accordingly accounting of collected on income of GST Paid on purchasing/ selling availed are routed through balance sheet instead of routing through profit and loss A/C. The eligible amount of GST is deducted from the output liability and 50% of ineligible ITC debited to profit and loss A/C.

16 Non-Banking Asset:-

Non -banking asset includes assets acquired in satisfaction of loans of the bank. Where the market value of the asset is in excess of principal amount of loan and overdue interest, such excess amount has been ignored.

Where the market value of the asset is less than the principal and overdue interest amount such excess interest is reversed.

17 Deferred Tax:-

Deferred Tax is recognized, subject to the consideration of prudence of timing difference between taxable income and accounting income, that originated in one period and is capable of reversal in one or more subsequent period. Deferred tax assets and liabilities are measured using tax rates and tax laws that have been enacted or substantially enacted by the Balance Sheet date.

18 Reporting of CRILC

Bank has been submitting CRILC Report on quarterly basis with effect from 31st December 2019 as per RBI Circular of Information on Large Credit Dated 27th December 2019.

19 DEAF :-

As on 31/03/2024 Bank has transferred Rs.120.27 lakh to RBI towards DEAF. The said amount is reflecting to the both side contra off - Balance sheet item.

20 CRAR:-

As on 31/03/2024 the bank has Tier I capital of Rs. 11603.96 lakh where as Tier-II capital is of Rs.1915.14 lakh as on 31/03/2024. The total capital fund is of Rs. 13519.10 lakh. Whereas total Risk Weight assets is of Rs.96536.21 lakh and hence CRAR is 14.00% as per the calculation of the Statutory Audit.

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA Mandar Deshpande (Partner)
Membership No.-154521
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052

Place: PUNE

Date : 18/06/2024

Financial Statements - Presentation and Disclosures

Ref.- Master Direction on Financial Statements - Presentation and Disclosures (Updated as on May 19, 2023)
RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.No.45/21.04.018/2021-22

1. Regulatory Capital

a) Composition of Regulatory Capital

(Rs.in Crs.)

Sr.No.	Particulars	End of March 31,2024	End of March 31,2023
i	"Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)"	116.04	89.61
ii	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	0.00	0.00
iii	Tier 1 capital (i + ii)	116.04	89.61
iv	Tier 2 capital	19.15	17.09
v	Total capital (Tier 1+Tier 2)	135.19	106.70
vi	Total Risk Weighted Assets (RWAs)	965.36	887.99
vii	"CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs"	12.02%	10.09%
viii	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	12.02%	10.09%
ix	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.98%	1.92%
x	Capital to Risk Weighted Assets Ratio	14.00%	12.02%
xi	Amount of paid-up equity capital raised during the year	1.32	2.75
xii	Amount of Tier 2 capital raised during the year	2.06	1.52

b) Draw down from Reserves

There is no draw down from the reserves during the current financial year.

2. Asset liability management

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities - F.Y. 2023-24

(Rs.in Crs.)

Particulars	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 Days	31 days to 2 months	Over 2 Months & to 3 Months	Over 3 Months & up to 6 Months	Over 6 Months & up to 1 Yr.	Over 1 year & up to 3 Yr.	Over 3 years & up to 5 Yr.	Over 5 years	Total
Deposits	5.49	48.35	10.86	46.21	43.28	76.29	311.10	487.24	317.24	269.28	0.31	1615.65
Advances	68.95	0.93	1.17	10.09	18.31	9.81	58.43	77.77	369.71	230.42	234.47	1080.06
Investments	-	-	19.92	5.00	-	9.95	33.04	74.34	17.23	18.15	388.95	566.58
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency assets	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities - F.Y. 2022-23

(Rs.in Crs.)

Particulars	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 Days	31 days to 2 months	Over 2 Months & to 3 Months	Over 3 Months & up to 6 Months	Over 6 Months & up to 1 Yr.	Over 1 year & up to 3 Yr.	Over 3 years & up to 5 Yr.	Over 5 years	Total
Deposits	1.26	38.24	5.02	42.55	76.17	62.49	241.47	315.65	348.14	247.87	0.99	1379.85
Advances	60.55	3.81	0.49	15.06	12.58	10.75	50.68	75.25	319.62	252.54	188.27	989.60
Investments	0.00	4.95	1.00	5.00	1.91	5.83	42.08	51.82	6.50	35.91	269.24	424.24
Borrowings	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency assets	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

3. Investments a) Composition of Investment Portfolio

1) As on 31/03/2024, bank holds Rs. 172.25 crs. (Previous year Rs. 115.28 Crs.) under Investments in HTM (Held till Maturity) category. Comprising Investment acquired with the intention to hold these securities till maturity. The balance of premium paid on these securities is Rs. 0.57 Cr. which is to be amortised over a remaining period of maturity.

2) As on 31-03-2024, Bank holds Rs. 224.57 crs. (Previous year Rs. 158.62 Crs.) under AFS (Investments in Available for Sale) Category, in respect of available for sale category the required provision towards IDR is comes out Rs. 5.71 Cr. However bank had built up IDR to the tune of Rs. 6.50 Cr. Which is more by rs. 0.79 Cr. than required provision of IDR.

(Rs. in Crs.)

Particulars	Investments in India - March 31, 2024						Others	Total Investments in India
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/ or joint ventures			
Held to Maturity	-	-	-	-	-	-		
Gross	172.25	-	0.05	10.15	-	-	159.56	342.01
Less: Provision for non performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-
Net	172.25	-	0.05	10.15	-	-	159.56	342.01
Available for Sale								
Gross	224.57	-	-	-	-	-	-	224.57
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-	-
Net	224.57	-	-	-	-	-	-	224.57
Held for Trading								
Gross	-	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-
Total Investments	396.82	-	0.05	10.15	-	-	159.56	566.58
Less: Provision for non performing investment	-	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-	-
Net	396.82	-	0.05	10.15	-	-	159.56	566.58

(Rs.in Crs.)

Particulars	Investments in India - March 31, 2023						Others	Total Investments in India
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/ or joint ventures			
Held to Maturity								
Gross	115.28	-	0.05	10.15	-	-	140.14	265.62
Less: Provision for non performing investments (NPI)	-	-	-	-	-	-	-	-
Net	115.28	-	0.05	10.15	-	-	140.14	265.62
Available for Sale								
Gross	158.62	-	-	-	-	-	-	158.62
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-	-
Net	158.62	-	-	-	-	-	-	158.62
Held for Trading								
Gross	-	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-
Total Investments	273.90	-	0.05	10.15	-	-	140.14	424.24
Less: Provision for non performing investment	-	-	-	-	-	-	-	-
"Less: Provision for depreciationand NPI"	-	-	-	-	-	-	-	-
Net	273.90	-	0.05	10.15	-	-	140.14	424.24

During the current & previous financial years, Bank has only Investment in India

b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve

(Rs.in Crs.)

Particulars	2023-24	2022-23
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	10.00	6.60
b) Add: Provision made during the year	0.50	3.40
c) Less : Write off/ write back of excess provisions during the year	4.00	0.00
d) Closing Balance	6.50	10.00
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	8.65	7.15
b) Add: Amount transferred during the year	1.00	1.50
c) Less: Drawdown	0.00	0.00
d) Closing balance	9.65	8.65
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	4.30%	5.45%

c) Sale and transfers to/from HTM category

- i) During the year under audit, the bank had shifted 11 securities from HTM category to AFS category having book value of Rs.30.46 Crs. and Market Value of Rs. 30.99 Crs. The Market Value of this securities is more than Book Value of each Script, hence no provision is required to be done towards IDR.
- ii) Also during the year under audit bank had shifted 3 Securities from AFS category to HTM category having book value of Rs.10.85 Crs. and Market Value of Rs.10.48 Crs. the amount of likely depreciation of 0.01 Cr. "

d) Non-SLR investment portfolio i) Non-performing non-SLR investments

(Rs.in Crs.)

Particulars	2023-24	2022-23
a. Opening balance	--	--
b. Additions during the year since 1st April	--	--
c. Reductions during the above period	--	--
d. Closing balance	--	--
e. Total provisions held	--	--

i) Issuer composition of Non-SLR investments

(Rs.in Crs.)

Particulars	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities	
	2023-24	2022-23	2023-24	2022-23	2023-24	2022-23	2023-24	2022-23
PSUs	-	-	-	-	-	-	-	-
FIs	-	-	-	-	-	-	-	-
Banks	159.56	140.14	-	-	-	-	-	-
Private Corporates	-	-	-	-	-	-	-	-
Subsidiaries/ Joint Ventures	-	-	-	-	-	-	-	-
Others	10.20	10.20	-	-	-	-	-	-
a. Investments in Shares of Co.Op. Banks	0.05	0.05	-	-	-	-	-	-
b. Investments in Corporate Bonds	10.15	10.15	-	-	-	-	-	-
Provision held towards depreciation								
Total *	169.76	150.34						

e. Summarized Position of the Bank's INVESTMENT :

(Rs.in Crs.)

Types Of Securities	As at 31.03.2024			As at 31.03.2023		
	Face Value	Book Value	Market Value	Face Value	Book Value	Market Value
1. Government Securities	-	-	-	-	-	-
HTM	173.25	172.25	172.43	116.25	110.33	113.54
AFS	226.50	204.65	218.85	160.5	158.62	149.26
HFT	-	-	-	-	-	-
2. Treasury Bills	20.00	19.92	-	5.00	4.95	-
3. Deposits with Other Bank	146.59	159.56	-	135.08	140.14	-
4. Corporate Bonds	10.15	10.15	-	10.15	10.15	-
5. Shares of Co.Op. Banks	0.05	0.05	-	0.05	0.05	-

4. Asset quality

a) Classification of advances and provisions held

(Rs.in Crs.)

Particulars	Standard	Non-Performing			Total Non Performing Advances	Total
	Total Standard Advances	Sub standard	Doubtful	Loss		
Gross Standard Advances and NPAs	-	-	-	-	-	-
Opening Balance	865.83	49.12	73.87	0.78	123.77	989.60
Add: Additions during the year					23.57	
Less: Reductions during the year*					27.59	
Closing balance	960.31	14.46	105.29	0.00	119.75	1080.06
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation					27.58	
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					0.01	
iii) Technical/ Prudential ¹⁶ Write-offs					0.00	
iv) Write-offs other than those under (iii) above					0.00	
Provisions (excluding Floating Provisions)						
Provisions (excluding Floating Provisions)	4.08	23.50	71.61	0.80	95.91	99.99
Add: Fresh provisions made during the year					16.74	
Less: Excess provision reversed/ Write-off loans					23.65	
Closing balance of provisions held	4.58	17.39	71.61	0.00	89.00	93.58
Net NPAs						
Opening Balance		-9.44	37.30	0.00	27.86	
Add: Fresh additions during the year					0.00	
Less: Reductions during the year					9.29	
Closing Balance		-1.12	-8.18	0.00	18.57	18.57
Floating Provisions						
Opening Balance						-
Add: Additional provisions made during the year						-
Less: Amount drawn down ¹⁵ during the year						-
Closing balance of floating provisions						-
Technical write-offs and the recoveries made thereon						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						-
Add: Technical/ Prudential write-offs during the year						-
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						-
Closing balance						-

Ratios (%)	As on 31-03-2024	As on 31-03-2023
Gross NPA to Gross Advances	11.09%	12.51%
Net NPA to Net Advances	1.90%	3.12%
Provision coverage ratio	74.32%	77.49%

Particulars	(Rs.in Crs.)	Amount
1. Gross NPAs as on March 31, 2023 as reported by the bank		123.77
2. Gross NPAs as on March 31, 2023 as assessed by Reserve Bank of India		148.17
3. Divergence in Gross NPAs (2-1)		24.40
4. Net NPAs as on March 31, 2023 as reported by the bank		27.86
5. Net NPAs as on March 31, 2023 as assessed by Reserve Bank of India		67.17
6. Divergence in Net NPAs (5-4)		39.31
7. Provisions for NPAs as on March 31, 2023 as reported by the bank		95.91
8. Provisions for NPAs as on March 31, 2023 as assessed by Reserve Bank of India		81.00
9. Divergence in provisioning (8-7)		-14.91
10. Reported Profit before Provisions and Contingencies for the year ended March 31, 2023		37.15
11. Reported Net Profit after Tax (PAT) for the year ended March 31, 2023		10.10
12. Adjusted (notional) Net Profit after Tax (PAT) for the year ended March 31, 2023 after considering the divergence in provisioning		7.79

b) Sector-wise Advances and Gross NPAs

(Rs.in Crs.)

Particulars	2023-24			2022-23		
	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i) Priority Sector						
a) Agriculture and allied activities	109.06	19.26	17.66%	96.52	17.06	17.68%
b) Advances to industries sector eligible as priority sector lending	105.97	16.81	15.86%	115.30	29.31	25.42%
c) Services	459.93	45.23	9.83%	404.99	41.44	10.23%
d) Personal loans	71.59	4.58	6.40%	74.97	3.42	4.56%
Sub-total (i)	746.55	85.88	11.50%	691.78	91.23	13.19%
ii) Non-priority Sector						
a) Agriculture and allied activities	-	-	-	-	-	-
b) Industry	-	-	-	-	-	-
c) Services	-	-	-	-	-	-
d) Personal loans	333.51	33.87	10.16%	297.82	32.54	10.93%
Sub-total (ii)	333.51	33.87	10.16%	297.82	32.54	10.93%
Total (I + ii)	1,080.06	119.75	11.09%	989.60	123.77	12.51%

c) Particulars of resolution plan and restructuring

ii) Details of accounts subjected to restructuring : Details of accounts subjected to restructuring during the financial year 2023-24 are given below restricted other than as per RBI Circular Dated 06.08.2020.

During the financial year 2023-24, restructured accounts in terms of the restructuring packages are Nil. (Previous Year- Nil).

(Rs.in Crs.)

Particulars	Particulars	Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		2023-24	2022-23	2023-24	2022-23	2023-24	2022-23	2023-24	2022-23	2023-24	2022-23
Standard	Number of borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Gross Amount	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Provision held	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Sub standard	Number of borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Gross Amount	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Provision held	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Doubtful	Number of borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Gross Amount	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Provision held	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Total	Number of borrowers	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Gross Amount	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Provision held	-	-	-	-	-	-	-	-	-	-

d) Disclosure of transfer of loan exposures

Bank has not transferred/ acquired any default/ stressed loan to/ from other entities during the financial year 2023-24 and previous financial year 2022-2023

e) Details of financial assets sold to Asset Reconstruction Companies (ARCs)

Bank has not sold any financial assets to Asset Reconstruction Companies (ARCs) during the financial year 2023-24 and previous financial year 2022-2023

f) Details of non-performing financial assets purchased/sold from/ to other banks/ Financial Institutions/ NBFCs (excluding ARCs)

Bank has not purchased/sold any non-performing financial assets from/ to other banks/ Financial Institutions/ NBFCs (excluding ARCs) during the financial year 2023-24 and previous financial year 2022-2023

g) Fraud accounts

Details on the number and amount of frauds as well as the provisioning thereon is as under:

Particulars	(Rs. in Crs.)	
	2023-24	2022-23
Number of frauds reported	2	3
Amount involved in fraud	2.91	3.68
Amount of provision made for such frauds	2.91	3.68
Amount of Unamortized provision debited from 'other reserves as at the end of the year.	-	-

h) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related stress

A special window under the Prudential Framework was extended vide circular DOR.No.BP.BC./3/21.04.048/2020-21 dated August 6, 2020 and dated May 05, 2021 to enable lender to implement a resolution plan in respect of eligible corporate exposures, and personal loans, while classifying such exposure as Standard.

Summary Statements of MSME, Personal & other corporate loan A/cs restructured as per RBI circular for Resolution Framework for COVID-19 related stress are as below :

Half yearly Disclosure for the period of March 31, 2024

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at the end of the previous half-year (A) 31.03.2024	Of (A), aggregate debt that slipped] into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan -Position as at the end of this half-year 31.03.2024
Personal Loans	-	-	-	-	-
Corporate persons *	-	-	-	-	-
Of which MSMEs	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Half yearly Disclosure for the period of September 30, 2023

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at the end of the previous half-year (A) 30.09.2023	Of (A), aggregate debt that slipped] into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan -Position as at the end of this half-year 30.09.2023
Personal Loans	-	-	-	-	-
Corporate persons *	-	-	-	-	-
Of which MSMEs	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

5. Exposures

a) Exposure to real estate sector

(Rs. in Crore)

Category	2023-24	2022-23
i) Direct exposure		
a) Residential Mortgages –	102.32	64.96
Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented.	102.32	64.96
Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately.		
Exposure would also include non-fund based (NFB) limits.		
b) Commercial Real Estate –	73.79	69.39
Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	73.79	69.39
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –	-	-
i. Residential	-	-
ii. Commercial Real Estate	-	-
ii. Indirect Exposure	-	-
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	-	-
Total Exposure to Real Estate Sector	176.11	134.35

b) Exposure to capital Market - Nil

(Rs. in Crore)

Category	2023-24	2022-23
i) Direct investment in equity shares, convertible bonds, convertible debentures and units of equity oriented mutual funds the corpus of which is not exclusively invested in corporate debt	-	-
ii) Advances against shares / bonds / debentures or other securities or on clean basis to individuals for investment in shares (including IPOs / ESOPs), convertible bonds, convertible debentures, and units of equity oriented mutual funds;	-	-
iii) Advances for any other purposes where shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds are taken as primary security;	-	-
iv) Advances for any other purposes to the extent secured by the collateral security of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds i.e. where the primary security other than shares / convertible bonds / convertible debentures / units of equity oriented mutual funds does not fully cover the advances;	-	-
v) Secured and unsecured advances to stockbrokers and guarantees issued on behalf of stockbrokers and market makers*	-	-
vi) Loans sanctioned to corporates against the security of shares / bonds / debentures or other securities or on clean basis for meeting promoter's contribution to the equity of new companies in anticipation of raising resources	-	-
vii) Bridge loans to companies against expected equity flows / issues;	-	-
viii) Underwriting commitments taken up by the banks in respect of primary issue of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds;	-	-
ix) Financing to stockbrokers for margin trading;	-	-
x) All exposures to Venture Capital Funds (both registered and unregistered)*	-	-
Total exposure to capital market	-	-

c) Risk category-wise country exposure

(Rs. in Crore)

Risk Category	Exposure (Net) as at March 31, 2024	Provision held as at March 31, 2024	Exposure (Net) as at March 31, 2023	Provision held as at March 31, 2023
Insignificant	-	-	-	-
Low	-	-	-	-
Moderately Low	-	-	-	-
Moderate	-	-	-	-
Moderately High	-	-	-	-
High	-	-	-	-
Very High	-	-	-	-
Total	-	-	-	-

Bank is not dealing in foreign exchange and all transactions are domestic in nature hence not identified any country risk in current and previous year

d) Unsecured advances

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
Total unsecured advances of the bank	63.98	31.12
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	-	-
Estimated value of such intangible securities	-	-

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
Total deposits of the twenty largest depositors	246.15	251.77
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	15.24%	18.26%

b) Concentration of advances

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
Total advances to the twenty largest borrowers	165.30	161.15
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	15.30%	16.28%

c) Concentration of exposures

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
Total exposure to the twenty largest borrowers/customers	173.55	182.73
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/customers	16.07%	18.47%

d) Concentration of NPAs

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
Total Exposure to the top twenty NPA Accounts	24.79	77.74
Percentage of exposures to the twenty largest NPA exposures to total Gross NPAs.	20.70%	62.81%

7. Derivatives : The Bank has not entered into any derivative transactions, both in the current year and previous year.

8. Transfer to Depositor Education and Awareness Fund (DEAFund)

Unclaimed Deposits liabilities (where amount due has been transferred to The Depositor Education and Awareness Fund Scheme 2014 – Section 26A of Banking Regulation Act 1949). The Bank transferred the amount to DEAF in accordance with the RBI Circular. The details are provided below:

(Rs. in Lakh)

Particulars	2023-24	2022-23
i) Opening Balance of amounts transferred to DEAF	110.93	97.08
ii) Add: Amounts transferred to DEAF during the year	15.04	14.32
iii) Less: Amounts reimbursed by DEAF towards claims*	5.70	0.47
iv) Closing balance of amounts transferred to DEAF Fund	120.27	110.93

9. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the officers of Banking Ombudsman (OBOS)

Particulars	2023-24	2022-23
Complaints received by the bank from its customer		
1. Number of complaints pending at beginning of the year	1	-
2. Number of complaints received during the year	12	2

Particulars	2023-24	2022-23
3. Number of complaints disposed during the year	12	2
3.1. Of which, number of complaints rejected by the bank	-	-
4. Number of complaints pending at the end of the years	-	-
Maintainable complaints received by the bank from OBOs		
5. Number of maintainable complaints received by the bank from OBOs	7	4
5.1 Of 5, number of complaints resolved in favour of the bank of Bos #	7	4
5.2 Of 5, number of complaints resolved through conciliation /mediation / advisories issued by Bos	-	-
5.3 Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Bos against the bank	-	-
6. Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	-	-

Note : Maintainable complaints refer to complaints on the ground specifically mentioned in BO Scheme 2006 and covered within the ambit of the scheme.

Cases Closed by OBs due to rejection

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)+B130	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
F.Y. (2023-2024)					
Internet/Mobile/Electronic Banking (3)	-	2	100%	-	-
Loans and advances (8)	1	7	250%	-	-
Staff behaviour (14)	-	1	-50.00%	-	-
Others (16)	-	9	200.00%	-	-
Total	1	19	137.50%	-	-
F.Y. (2022-2023)					
Internet/Mobile/Electronic Banking (3)	-	1	-	-	-
Loans and advances (8)	-	2	-	1	-
Staff behaviour (14)	-	2	100.00%	-	-
Others (16)	-	3	-40.00%	-	-
Total	-	8	33.33%	1	-

9. DISCLOSURES FOR PENALTIES:

No penalty was imposed by RBI during the period under review.

10. Other Disclosures

a) Business ratios

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
i) Interest Income as a percentage to Working Funds	8.09%	8.82%
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.47%	0.42%
iii) Cost of Deposits	6.26%	5.71%
v) Net Interest Margin	3.42%	4.49%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	1.77%	2.32%
vi) Return on Assets	0.98%	0.63%
vii) Business (deposits plus advances) per employee	9.77	8.84
viii) Profit per employee	0.06	0.04

b) Bank Assurance business

The Bank has earned Rs. 0.17 Crs as fee/commission in respect of bancassurance business undertaken.

(Rs. in Crore)

Particulars	2023-24	2022-23
From selling Life Insurance Policies	0.17	0.10
From selling Non-life Insurance Policies	-	-
Total	0.17	0.10

c) Marketing and distribution -

Bank has not received any fees/ remuneration in respect of the marketing and distribution function during current and previous year

d) Information Regarding Trading of Priority Sector Lending Certificate (PSLC)

During the F.Y.2023-24 no any Trading of Priority Sector Lending.

e) Provisions and contingencies

Particulars	2023-24	(Rs. in Crore) 2022-23
1. Provision towards NPA	8.75	19.65
2. Provision for Contingencies	0.50	-
3. Provision Against Investment Depreciation Reserve Fund	-	3.40
4. Provision Against Non Banking Assets	1.16	-
Total	10.41	23.05

f) Payment of DICGC Insurance Premium

Particulars	2023-24	(Rs. in Actual) 2022-23
Payment of DICGC Insurance Premium	1.86	1.82
Arrears in payment of DICGC Premium	-	-

g) Disclosure of facilities granted to directors and their relatives

Statement Showing Particulars of Loans & Advances to the Directors & their Relatives:

Particulars	2023-24	2022-23
Directors	-	-
Relative of Directors	0.01	0.02
Companies/Firms in which Directors are interested	-	-
Directors Relative Surety	-	-
Total	-	-

Shri. Thorat D.R.
Director

Shri. Walse Patil V.P.
Vice-Chairman

Shri. Shah D.P.
Chairman

Shri.Pachpute G.B.
Sr.Manager (Accts Dept.)

Shri. Deshmukh R.J.
Chief Executive officer

As per our report of even date

For M/s B.B. Thorat & Associates
Chartered Accountants

For M/s Deshpande & Mendes
Chartered Accountants

CA B.B. Thorat (Proprietor)
Membership No.-048189
Firm Registration No.- 114483W
Concurrent Auditor

CA Erwin Mendes (Partner)
Membership No.-150716
Firm Registration No.- 138147W
Audit Panel No.- 14052
Statutory Auditor

Sharad Sahakari Bank Ltd., Manchar Cash Flow Statement For The Year Ended 31 March, 2024

(Rs. in Lakh)

Particulars	As on 31/03/2024	As on 31/03/2023
A) CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES:		
Net Profit as per P&L Account	1674.33	1009.67
1) Add : Adjustment for		
Depreciation on Assets	176.73	173.01
Amortisation on Investment	19.63	6.91
Other Provision	116.25	-
Provision for Investment Depreciation Fund	-	340.00
Provision of Standard Assets	50.00	-
Provision for BDDR	874.36	1,965.18
Sub Total :	1,236.97	2,485.10
2) Less :		
Profit On Govt securities /Treasury bills	-95.69	-173.93
Dividend Received	-0.40	-0.40
Deferred Tax Assets	-13.73	1.24
Profit on Sale of PSLC	-	-18.10
Sub Total :	-109.82	-191.19
3) Add : Adjustments for Working Capital Changes		
Increase in Investments	-14,234.13	-5,850.98
Increase in Advances	-9,045.64	-9,159.65
Increase in Other Assets	-1,574.87	-1,009.40
Increase in Funds	1,165.64	3,524.17
Increase in Deposits	23,681.62	11,392.97
Increase in Other Liabilities	1,378.41	-1,457.80
Sub Total :	1,371.03	-2,560.69
4) Net Cash Generated From Operating Activities Before Tax (1+2+3)	4172.51	742.89
5) Less : Income Tax Paid	-606.01	-400.00
Net Cash Generated From Operating Activities After Tax (A) (4+5)	3566.50	342.89
B) CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		
Purchase Fixed Assets	-65.16	-201.17
Less Sale Proceed of Fixed Assets	-	-
Loss on Sale of Fixed Assets	-0.41	-0.29
Sub Total :	-65.57	-201.46
Net Cash Generated From Investing Activities (B)	-65.57	-201.46
C) CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES		
Increase in Share Capital	131.73	275.00
Dividend Paid	-	-0.97
Sub Total :	131.73	274.03
Net Cash Generated From Financing Activities (C)	131.73	274.03
D) Net Increase in Cash and Cash Equivalents (A + B + C)	3632.66	415.46
E) Cash and Bank Balances at the Beginning of the Year	15580.29	15164.83
Cash and Bank Balances at the End of the Year (D + E)	19212.95	15580.29

सन २०२४-२५ चे खर्च व उत्पन्न बाबीचे अंदाज पत्रक

सन २०२४-२५ चे खर्चाचे अंदाजपत्रक

(रकम रु.लाखात)

अ.क्र.	खर्च तपशील	२०२३-२४ चा अंदाज	प्रत्यक्ष खर्च	वाढ/घट	२०२४-२५ चा अंदाज
१	ठेवी व ओ.डी. वरील व्याज खर्च	७८५०.००	९९९९.२१	१३४९.२१	११०००.००
२	सेवक पगार, भर्ते, प्रॉफेसनल, बोनस खर्च	१९५०.००	१८३९.२५	-११८.७५	२२५०.००
३	संचालक मंडळ मिटींग भर्ते, प्रवास मानधन खर्च	२०.००	१०.५३	-१.४७	१०.००
४	भाडे, कर, विज, विमा खर्च	७७०.००	५४५.८०	-२२४.२०	५८०.००
५	टपाल, तार, दुरध्वनी खर्च	६०.००	५८.३३	-१.६७	६०.००
६	हिशोब तपासणी की खर्च	४५.००	४८.४६	३.४६	५५.००
७	मालमत्तेवरील घसारा, दुरुस्ती, अंमोर्टायझेशन खर्च	२५०.००	२४२.०२	-७.९८	२६५.००
८	स्टेशनरी व छपाई खर्च	३५.००	२६.८५	-८.१५	३५.००
९	जाहिरात खर्च व मार्केटिंग खर्च	२०.००	१८.८१	-१.१९	४०.००
१०	कायदे विषयक खर्च (वकील फी व दावा वसुली खर्च)	१०.००	६.८७	-३.१३	१५.००
११	इतर खर्च	११००.००	७०५.५७	-३९४.४३	७५०.००
	एकूण खर्च (अ)	१२११०.००	१२६९३.७०	५८३.७०	१५०६७.००
१२	निधी व तरतुदी खर्च	२४००.००	१०४०.६१	-१३५९.३९	१३००.००
१३	आयकर खर्च	७००.००	६०६.०९	-१३.९९	७७५.००
	एकूण (ब)	३१००.००	१६४६.६२	-१४५३.३८	२०७५.००
१४	तरतुदी व कर पुर्वाचा नफा (दोबळ नफा)	४३७५.००	३३२०.९५	-१०५४.०५	४११३.००
१५	तरतुदी व कर पश्चात नफा (निव्वळ नफा) (क)	१२७५.००	१६७४.३३	३९९.३३	२११८.००
	एकूण (अ+ब+क)	१६४८५.००	१६०९४.६५	-४७०.३५	१९२६०.००

सन २०२४-२५ चे उत्पन्नाचे अंदाजपत्रक

अ.क्र.	उत्पन्न तपशील	२०२३-२४ चा अंदाज	प्रत्यक्ष उत्पन्न	वाढ/घट	२०२४-२५ चा अंदाज
१	कर्ज व्याज उत्पन्न	१२५००.००	११३३४.२५	-११६५.७५	१३७००.००
२	सरकारी रोखे व इतर गुंतवणूकीवरील व्याज व नफा	३१५०.००	३८०६.३२	६५६.३२	४५००.००
३	सरकारी रोखे विक्रीतील नफा	१५०.००	४७.७३	-१०२.२७	१६५.००
४	कमीशन उत्पन्न	३५.००	३२.२२	-२.७८	४५.००
५	इतर उत्पन्न	६५०.००	७९४.९३	१४४.९३	८५०.००
	एकूण	१६४८५.००	१६०९४.६५	-४७०.३५	१९२६०.००

सन २०२४-२५ चे भांडवली खर्चाचे अंदाज पत्रक

अ.क्र.	भांडवली खर्च तपशील	२०२३-२४ चा अंदाज	प्रत्यक्ष खर्च	वाढ/घट	२०२४-२५ चा अंदाज
१	फर्निचर व डेडस्टॉक	४५.००	१७.९१	-२७.०९	५०.००
२	कॉम्प्यूटर	१३५.००	१६.८९	-११८.११	२२५.००
३	इलेक्ट्रिकल्स	३०.००	२४.९६	-५.०४	४५.००
४	सिंहिल वकर्स	५०.००	२.३८	-४७.६२	७५.००
५	वाहन	१०.००	०.००	-१०.००	२०.००
६	इमारत	५.००	०.००	-५.००	१०.००
७	ग्रंथालय	०.२५	०.०२	-०.२३	०.५०
	एकूण	२७५.२५	६२.९६	-२१३.०९	४२५.५०

બँકેને ગેલ્યા પાચ વર્ષાત કેલેલ્યા પ્રગતીચા સાંખ્યિકીય તુલનાત્મક તવતા

(રકમ રૂ.કોટીના)

તપશિલ	૨૦૧૯-૨૦	૨૦૨૦-૨૧	૨૦૨૧-૨૨	૨૦૨૨-૨૩	૨૦૨૩-૨૪
સભાસદ સંખ્યા	૨૫૧૩૩	૨૫૫૮૦	૨૬૩૫૬	૨૮૨૩૩	૨૮૨૫૭
વસુલ ભાગ ભાડવલ	૪૭.૪૬	૪૭.૯૩	૪૩.૩૦	૪૬.૦૬	૪૭.૩૭
ગંગાજઠી	૧૯.૪૬	૨૫.૫૨	૨૯.૮૨	૩૨.૩૪	૩૧.૬૧
ઇતર નિધી	૫૫.૨૪	૭૩.૧૭	૯૭.૮૭	૧૨૭.૭૮	૧૩૨.૭૭
સ્વનિધી	૧૧૬.૧૬	૧૪૦.૬૨	૧૭૦.૯૯	૨૦૬.૧૮	૨૧૯.૧૫
સ્વનિધી વાડ પ્રમાણ (%)	૧૫.૬૩%	૨૧.૦૬%	૨૧.૬૦%	૨૦.૫૮%	૬.૨૯%
ટેકી	૧૧૦૯.૫૮	૧૨૭૫.૩૨	૧૨૬૪.૯૯	૧૩૭૮.૮૪	૧૬૧૫.૬૫
ઠેવીતીલ વાડ પ્રમાણ (%)	૮.૯૩%	૧૦.૩૩%	૮.૦૮%	૯.૦૧%	૧૭.૧૮%
કર્જ	૭૭૯.૩૮	૮૩૭.૯૯	૮૯૮.૦૦	૯૮૯.૬૦	૯૮૦૦.૦૬
કર્જતીલ વાડ પ્રમાણ (%)	૯.૬૧%	૭.૪૨%	૭.૨૬%	૯૦.૨૦%	૯.૧૪%
અગ્રક્રમ કર્જ	૫૮૭.૬૬	૫૮૬.૭૩	૬૪૪.૯૭	૬૯૧.૭૮	૭૪૬.૫૫
અગ્રક્રમ કર્જચે પ્રમાણ (%)	૭૦.૨૭%	૭૦.૦૮%	૭૧.૮૨%	૬૯.૯૭%	૬૯.૧૨%
ગુંતવણૂક	૩૩૬.૦૪	૩૭૩.૫૦	૩૬૫.૭૩	૪૨૪.૨૪	૫૬૬.૫૮
ખેળતે ભાડવલ	૧૨૨૮.૮૪	૧૩૭૧.૪૬	૧૪૪૮.૨૦	૧૬૦૩.૯૮	૧૮૭૧.૬૩
નફા	૧.૩૨	૧૩.૪૬	૧.૪૨	૧૦.૧૦	૧૬.૦૪
ઢોબળ નફા	૨૩.૦૧	૩૩.૨૨	૩૪.૮૧	૩૦.૯૫	૩૩.૨૧
ખેળત્યા ભાડવલાશી નિવ્વળ નફયાચે પ્રમાણ (%)	૦.૭૬%	૦.૯૮%	૦.૬૪%	૦.૬૩%	૦.૮૧%
થકબાકી	૭૩.૨૫	૬૮.૦૯	૭૪.૧૨	૮૦.૩૨	૯૮.૯૪
થકબાકીચે કર્જશી પ્રમાણ (%)	૧.૪૦%	૮.૯૩%	૮.૩૭%	૮.૧૨%	૯.૧૬%
સંશયિત બુડીત નિધી	૩૨.૫૨	૪૪.૪૫	૬૦.૮૦	૯૫.૯૯	૮૯.૦૦
ઢોબળ એન.પી.એ. (Gross N.P.A)	૬૯.૬૩	૬૯.૯૭	૧૧૦.૨૭	૧૨૩.૭૭	૧૧૧.૭૫
ઢોબળ એન.પી.એ.ચે કર્જશી પ્રમાણ (%)	૮.૯૩%	૮.૩૬%	૧૨.૨૮%	૧૨.૫૭%	૧૧.૦૧%
નકત એન.પી.એ. (Net N.P.A)	૩૭.૧૧	૨૪.૫૨	૪૯.૪૭	૨૭.૮૬	૧૮.૫૭
નકત એન.પી.એ.ચે કર્જશી પ્રમાણ (%)	૪.૧૭%	૩.૯૦%	૫.૯૭%	૩.૯૨%	૧.૧૦%
નિવ્વળ સંપત્તી (Net Worth)	૮૪.૪૩	૯૫.૭૫	૧૦૧.૦૬	૧૦.૩૩	૧૧૮.૧૪
ભાડવલ પર્યાપ્તતા નિધી (CRAR)	૧૨.૦૪%	૧૨.૮૫%	૧૩.૧૦%	૧૨.૦૨%	૧૪.૦૦%
પ્રતિ સેવક ઉત્પાદકતા	૭.૦૨	૭.૬૬	૮.૧૧	૮.૮૪	૯.૭૭

પ્રશાસકીય અધિકારી

મુખ્ય કાર્યકારી અધિકારી
પ્રમારી ઉપ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી
અકૌંટ વિભાગ પ્રમુખ
કર્જ વિભાગ પ્રમુખ
સંગણક વિભાગ પ્રમુખ
વસુલી વિભાગ પ્રમુખ
સી.સી.ઓ.બોર્ડ સેક્રેટરી
અંતર્ગત તપાસણી વિભાગ પ્રમુખ
પ્રશાસન વિભાગ પ્રમુખ

શ્રી.રાજેંદ્ર જયરામ દેશમુખ
શ્રી.સુનિલ ગંગાધર દાણાઈત (દિ.૩૧/૦૫/૨૦૨૪ પર્યત)
શ્રી.ગણપત બબન પાચપુતે
શ્રી.જયરામ જ્ઞાનેશ્વર દૈને
શ્રી.સચિન કૃષ્ણરાવ જાધવ
શ્રી.રાજરામ મારૂતી ડેરે
સૌ.અશ્વિની મહેંદ્ર ભોર
શ્રી.રવિંદ્ર દત્તાત્ર્ય નાઈકડે
શ્રી.આભય દત્તાત્ર્ય આવટે

३१ मार्च, २०२४ अखेर शाखा निहाय ठेवी, कर्जे, नफा स्थिती

अ.क्र	शाखा सुरु दिनांक	शाखा	ठेवी			कर्ज			नफा		
			३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	वाढ/घट रकम	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	वाढ/घट रकम	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	वाढ/घट रकम
-	०४/०८/१९७७	मुख्य कचेरी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	-३३.३२	-१२.५८	२०.७४
१	०४/०८/१९७७	मंचर (ATM)	२३२.७३	२४९.९६	१६.४३	१७३.१७	१८८.९३	-१५.०४	४.५०	८.०८	३.४८
२	२४/१०/१९९३	घोडेगाव (ATM)	८९.२८	९७.८२	९६.५४	३९.२०	४३.२८	४.०८	९.४३	१.३९	-०.०४
३	२१/१२/१९९५	गुलटेकडी (ATM)	३९.१२	५०.६०	११.४८	५०.५९	६०.६६	३.०७	२.७८	३.०९	०.३१
४	०९/०५/१९९७	नारायणगाव (ATM)	११८.७२	१२३.८१	५.०९	४८.८७	४२.८९	-५.९८	४.३५	-१.०७	-५.४२
५	०९/०५/१९९७	ओतूर (ATM)	१२४.५८	१४३.९४	१८.५६	३७.४३	४२.३५	४.९२	२.०६	१.०७	-०.९९
६	२६/१०/२००२	पारगाव (ATM)	१०२.९३	१०६.३४	३.४१	६३.०९	७९.९९	१६.९०	३.२२	३.२४	०.०२
७	३१/०७/२०११	मलठण (ATM)	२५.०३	३२.६२	७.५९	३६.६०	३६.८१	०.२१	२.६१	१.९७	-०.६४
८	०३/०५/२०१३	आळेफाटा (ATM)	६९.८५	८०.९४	११.०९	२४.९०	३०.२६	६.९६	०.३४	०.११	-०.२३
९	१८/०८/२०१३	राजगुरुनगर (ATM)	४९.६५	५१.२९	१.६४	४८.२१	४८.७५	०.५४	०.८०	२.१२	१.३२
१०	१९/०८/२०१३	शिक्रापूर (ATM)	२२.५२	३०.९०	७.५८	४६.३१	४६.४३	०.१२	६.४५	-०.९८	-७.५३
११	१९/०८/२०१३	भोसरी (ATM)	३४.३४	५१.९९	१७.६५	३७.९८	५०.३६	१२.३८	२.८३	२.०९	-०.८२
१२	१६/०९/२०१३	शिरोर (ATM)	१६.७१	२६.८१	१०.१०	६५.३६	६९.८४	-३.५२	०.८१	-०.३५	-१.२४
१३	२६/०९/२०१४	नेरुळ	४५.३३	४६.५८	१.२५	२७.८२	३८.०९	१०.११	२.०४	१.२७	-०.७७
१४	११/०९/२०१५	घाटकोपर (ATM)	४९.०९	५५.४४	६.४३	११.२१	१४.०३	२.८२	०.०९	-०.५१	-०.५२
१५	२६/०९/२०१४	कामशेत (ATM)	१२.९०	१८.६९	६.५९	८.७४	१०.३१	१.६५	०.९०	०.०४	-०.०६
१६	२१/११/२०१५	बेल्हे (ATM)	४९.५३	६७.६३	१८.१०	११.७५	१५.८८	४.१३	०.४७	०.०६	-०.८१
१७	२१/११/२०१५	जुन्हर (ATM)	३०.९६	४३.७४	१२.७८	१७.५१	२४.३७	६.८६	०.३३	०.४७	०.१४
१८	२०/०३/२०१६	वाडा (ATM)	१६.७१	२१.०८	४.३७	१८.६७	१७.६०	-१.०७	०.९३	०.५८	-०.३५
१९	२४/०३/२०१६	चाकण	२१.०१	२१.११	०.१८	३९.१७	४१.६६	२.४१	१.७४	१.१०	०.१६
२०	१८/०६/२०१६	संगमनेर (ATM)	५७.५६	७७.४३	१९.८७	४६.०१	५१.१६	५.१५	०.७२	१.१५	०.४३
२१	२०/०६/२०१६	अहमदनगर (ATM)	१.७१	१०.५०	०.७१	१३.५८	२०.११	६.५३	०.३६	०.३७	०.०१
२२	२८/०८/२०१६	कामोठे (ATM)	२४.५३	२८.२२	३.६१	१८.३०	२४.५५	६.२५	०.११	०.१२	०.०१
२३	०७/१०/२०१६	ऑरंगाबाद (ATM)	१५.६२	२३.३८	७.७६	११.२४	३४.१४	१४.१०	२.०४	१.४७	-०.५७
२४	१३/१०/२०१६	निघोज (ATM)	२४.८७	२३.४३	-१.३४	१८.०२	२१.३८	३.३६	०.५२	०.५४	०.०२
२५	१९/१०/२०१६	कोपरखेरणे (ATM)	१५.५७	२०.३५	४.७८	१७.९९	१५.४०	-२.५१	०.२९	०.३१	०.०२
२६	१९/१०/२०१६	वाशी (ATM)	८८.९२	१०२.७८	१३.८६	३३.०६	३८.८५	५.७९	१.३०	०.६३	-०.६७
२७	२१/१०/२०१६	वाघोली (ATM)	७.८७	१०.४९	२.६२	९.९०	१०.८६	०.९६	०.९०	०.२४	०.१४
एकूण			१३७८.८४	१६१५.६५	२३६.८१	१८९६.६०	१०८०.०६	१०.४६	१०.१०	१६.७४	६.६४

મા. સંચાલક મંડળને શિફારસ કેલેલી પોટનિયમ દુરૂસ્તી

પોટનિયમ ક્ર.	સાધ્યાચા પોટનિયમ	બદલ કરાવયાચે પોટનિયમ	કારણ
૪	વ્યાખ્યા	વ્યાખ્યા	
૪ (૫)	'જનરલ બોર્ડી' મુણજે સર્વ સાધારણ (ક્રિયાશિલ સમાસદ આણિ અક્રિયાશીલ સમાસદ) સમાસદ હોય.	'જનરલ બોર્ડી' મુણજે સર્વ સાધારણ સમાસદ હોય.	મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર વિ.૨૮ માર્ચ ૨૦૨૨ નુસાર મહારાષ્ટ્ર સહકારી સંસ્થા અધિનિયમ ૧૯૬૦ મધીલ કાયદા ક્ર.૨૮ મધ્યે આણણી સુધ્ધારણા નુસાર
૪ (૬)	'સર્વસાધારણ સભા' મુણજે બૈકેચ્યા સર્વસાધારણ (ક્રિયાશીલ / અક્રિયાશીલ અસલેલ્યા સર્વ સમાસદાંચી સભા યામધ્યે વિશેષ સર્વસાધારણ સમેચાહી સમાવેશ હોઈલ.	'સર્વસાધારણ સભા' મુણજે બૈકેચ્યા સર્વસાધારણ અસલેલ્યા સર્વ સમાસદાંચી સભા યામધ્યે વિશેષ સર્વસાધારણ સમેચાહી સમાવેશ હોઈલ.	
૪ (૮)	'ઘ્યવસ્થાપકીય સંચાલક/મુખ્ય કાર્યકારી અધિકારી' મુણજે બૈકેતીલ સર્વોચ્ચ કાર્યકારી અધિકારી હોય. સદર અધિકારી બૈકેચે મા. અધ્યક્ષ, ઉપાધ્યક્ષ, સંચાલક મંડળ યાંચા થેટ નિયત્રણાખાલી કામ કરેલ વ અધિકારી/કમેન્ચારી આણિ સંચાલક મંડળ યામધીલ દુલા મુણ્ણન કામ કરેલ.	'ઘ્યવસ્થાપકીય સંચાલક/મુખ્ય કાર્યકારી અધિકારી' મુણજે બૈકેતીલ સર્વોચ્ચ કાર્યકારી અધિકારી હોય, 'ઘ્યવસ્થાપકીય સંચાલક/ મુખ્ય કાર્યકારી અધિકારી' હે મા. સંચાલક મંડળચા સંપૂર્ણ સામાન્ય પર્યાયકણ, નિર્દેશ આણિ નિયત્રણાખાલી કામ કરતીલ.	માત્રીય રિલિઝ બૈકે અંદરિયાં જા.ક્ર. મધીલ, વિસેરો/૪/૩૮૩/૦૨-૧૨૦-૦૦૧/૨૦૨૩-૨૦૨૪ વિ.૧૬/૧/૨૦૨૪ એ પરનુસાર સુધ્ધકિંચે બાબુ
	Definition- Managing Director means the highest executive Officer in a Bank. The said officer will work under the direct control of Hon. Chairman, Vice Chairman and Board of Directors of the Bank and act as a link between the Officer/Staff and the Board of Director.	Definition-Managing Director/ Chief Executive Officer means the highest executive Officer in a Bank. Managing Director/ Chief Executive Officer shall function under the overall general superintendence, direction and control of the Board of Directors.	
૪ (૯૩)	'ક્રિયાશિલ સમાસદ' મુણજે બૈકેચ્યા વ્યવહારામધ્યે સદર પોટનિયમાતીલ તરતુદીનુસાર સમાયારી હોણારી વ કિમાન સેવાંચા લાખ ધેણારી, અશી ઘ્યકતી.	વગળણ્યાત યેત આહે	મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર વિ.૨૮ માર્ચ ૨૦૨૨
૯	સમાસદાચ :- બૈકેમધ્યે પુરીલ પ્રકારચે સમાસદ અસતીલ. ૧) સામાન્ય સમાસદ ૨) ક્રિયાશીલ સમાસદ ૩) અક્રિયાશીલ સમાસદ ૪) નામમાત્ર સમાસદ ૫) સહયોગી સમાસદ	સમાસદાચ :- બૈકેમધ્યે પુરીલ પ્રકારચે સમાસદ અસતીલ. ૧) સામાન્ય સમાસદ ૨) નામમાત્ર સમાસદ ૩) સહયોગી સમાસદ	નુસાર મહારાષ્ટ્ર સહકારી સંસ્થા અધિનિયમ ૧૯૬૦ મધીલ કાયદા ક્ર.૨૮ મધીલ ડાલેલ્યા સુધ્ધારણા નુસાર
૧૨	સમાસદાંચે હક્ક વ અધિકાર સમાસદાસ કાયદા, નિયમ વ પોટનિયમ યાનુસાર લાગુ અસલેલે સર્વ હક્ક રાહીલ, પરંતુ જોપર્યેત સભારાદ કાયદા, નિયમ વ પોટનિયમ યાનુસાર આવશ્યક તેવાંદે ભાગ ખેરદી કરત નાહી કિંબા ત્યાસાઠી આવશ્યક રકમેચા ભરણા કરત નાહી તોપર્યેત ત્યાંન સમાસદાંચે હક્ક બજાવતા યેણાર નાહીત, ત્યાંનિંવાય બૈકેને કિમાન ભાગ ખાંડલાંચી મંદિરા વાદવિલી વ ત્યાપ્રમાળે સમાસદાસ માગણી નોટીસ પાઠવૂન દિલ્યાસ સમાસદાંચે હક્ક બજાવણાકારોતા ત્યા સ્ક્રમેચા મરણ કરણે આવશ્યક રાહીલ.	સમાસદાંચે હક્ક વ અધિકાર કોણતાહી સદરસ્ય, અધિનિયમાત્ર, નિયમાત્ર વ ઉપવિધીમધ્યે તરતુદ કેલી અસેલ અશા હ્કાંદા વાપર કરણાસ હ્કાંદાર અસેલ, પરંતુ, કોણતાહી સદરસ્યાસ, તો સંસ્થેચા ઉપવિધિન્ચવે વેલોવેલી વિહીત કરણાસ યેઈલ આણિ વિનિર્દિષ્ટ કરણાસ યેઈલ, અશી સદરસ્યાસ બાબતાચી રક્ખમ સંસ્થેલા ચુક્તી કરીપર્યત કિંબા સંસ્થેલા અસા હિતસંબંધ સંપાદિત કરીપર્યત, અશા હ્કાંદા વાપર કરણાર નાહી, પરંતુ, આણણી અસે કી, સદરચ્યાંચા હ્કાંદા યાપર કરણાસાઠી ભાગ ખાંડલાંચી સદરસ્યાંચા કિમાન અંશદાનાત વાડ કેલ્યાસ, સંસ્થા, સદરસ્યાલ માગણીચી યથોવિત નોટીસ દેઈલ આણિ તિંદે અનુપાલન કરણાસાઠી વાજદી કાલાવધી દેઈલ.	મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર વિ.૨૮ માર્ચ ૨૦૨૨ નુસાર મહારાષ્ટ્ર સહકારી સંસ્થા અધિનિયમ ૧૯૬૦ મધીલ કાયદા ક્ર.૨૮ વ કલમ ૨૬ મધીલ ડાલેલ્યા સુધ્ધારણા નુસાર
૧૨ (૨)	બૈકેચ્યા સમાસદાંચી કર્તવ્યે પુરીલપ્રમાળે ૧) મારીલ સલગ પાચ વશોલી કિમાન એકદા વાર્ષિક સર્વસાધારણ સમેસ ઉપસ્થિત રહાણે. ૨) મારીલ સલગ પાચ વશોમધ્યે બૈકેચ્યા પોટનિયમામધ્યે ઉલ્લેખ કેલ્યાપ્રમાળે બૈકેચ્યા સેવાંચા લાખ ધેણે. જો સમાસદ પોટનિયમાતીલ તરતુદીનુસાર મારીલ સલગ પાચ વશોલી કિમાન એકદા વાર્ષિક સર્વસાધારણ સમેસ ઉપસ્થિત રહાણર નાહી આણિ બૈકેચ્યા પોટનિયમામધ્યે ઉલ્લેખ કેલ્યાપ્રમાળે કિમાન એકદા બૈકેચ્યા સેવાંચા લાખ ધેણેર નાહી, ત્યાંન કાયદાચ્યા કલમ	વગળણ્યાત યેત આહે.	

पोटनियम क्र.	सध्याचा पोटनियम	बदल करावयाचे पोटनियम	कारण
	<p>३५ नुसार निष्कासित करण्यात येईल. ज्या सभासदास अक्रियाशील सभासद म्हणून संबोधले जाईल त्याला परत क्रियाशील सभासद होईपर्यंत बैकेच्या कोणत्याही सदलतीचा लाभ मिळजार नाही.</p> <p>सभासद क्रियाशील आहे अथवा अक्रियाशील आहे यामध्ये मतदेद झाल्यास याचाबतचे अपील निवंधकाकडे अशी सुचना मिळाल्यापासुन ६० दिवसांचे आत करता येईल.</p> <p>कायद्यामधील सदर दुरुस्ती प्रसिद्ध झाल्यानंदर लगेवच ज्या बँकांची निवडणूक होणार आहे अशा बँकांच्या सर्व सभासदांना जोपर्यंत ते अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीकृत केले जात नाही तोपर्यंत त्या साभासदास मतदानाचा अधिकार राहील.</p>		
५३ ५३ (अ)	<p>सभासदत्वाचा अर्ज व त्यावाबतची कार्यवाही सामान्य सभासदत्वासाठी अर्जदाराने बैकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात रु. १००/- – इतक्या प्रवेश की सहीत अर्ज सादर केला पाहिजे. अर्जदाराने त्याबरोबरच बैकेच्या एका भागाची रक्कम रु. १००/- अर्ज सादर करताना भरली पाहिजे.</p>	<p>सभासदत्वाचा अर्ज व त्यावाबतची कार्यवाही सामान्य सभासदत्वासाठी अर्जदाराने बैकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात रु. १००/- – इतक्या प्रवेश की सहीत अर्ज सादर केला पाहिजे. त्याबरोबर अर्जदाराने बैकेच्या किमान १५ भागाची रु. १००/- प्रत्येक प्रमाणे रु. १,५००/- चे भाग घेतले पाहिजेत.</p>	<p>महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम</p>
५४	<p>क्रियाशील सभासद :- क्रियाशील सभासद म्हणजे अशी व्यवसी जिला सामान्य सभासद म्हणून प्रवेश दिला आहे आणि</p> <p>अ) सभासद मागील सलग पाच वर्षांतील किमान एका वार्षिक सर्वसाधारण समेत उपस्थिती सहिता आहे. (आणि अशा अनुपस्थितीस स्वैक्षण्यात समेत चुट दिलेली आहे.)</p> <p>ब) पोटनियम १५ प्रमाणे किमान सेवांचा लाभ घेतला आहे.</p>	<p>वगळण्यात येत आहे.</p>	<p>१९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार</p>
५५	<p>सामान्य सभासदास क्रियाशील सभासद होण्यासाठी खालील प्रमाणे पुरता केली पाहिजे.</p> <p>अ) त्याने बैकेच्ये किमान १५ भाग धारण केले पाहिजे म्हणजे रु. १,५००/- चे भाग घेतले पाहिजेत.</p> <p>आ) त्याने बैकेत कायमस्वरूपी रु. ७,०००/- – ठेव खाल्यात ठेवली पाहिजेत. किंवा</p> <p>इ) त्याने बैकेमधून किमान रु. १,००,०००/- ची कर्ज सुविधा घेतली पाहिजे. तरतुद १ – ‘ठेव धारक’ म्हणजे ज्या सामान्य सभासदाची बैकेच्या सर्व प्रकारच्या ठेव खाल्यांमधून किमान सरासरी रक्कम रु. ७,०००/- इतकी एका ठेव स्वतंत्रच्या नावे अथवा ज्या संस्थेचा मालक / संचालक / पदाधिकारी / द्रस्टी म्हणून प्रतिनिधीत्व करत असेल त्या संस्थेच्या / कंपनीच्या / सोसायटीच्या / द्रस्टच्या खाल्यांमध्ये आहे अशी व्यक्ती.</p> <p>तरतुद २ – ‘कर्जदार’ म्हणजे असा सामान्य सभासद की बैकेच्या कोणत्याही प्रकारच्या कर्ज सवलतीची किमान रु. १,००,०००/- ची मंजुर सुविधा वापरत आहे,</p>	<p>वगळण्यात येत आहे.</p>	<p>महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार</p>
५६ ५६ (१)	<p>क्रियाशील सभासदांचे अधिकार :- बैकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करण्याचा त्याला अधिकार आहे. परतू कोणत्याही व्यवसील सभासदास प्रतिनिधीच्यारे मतदान करता येणार नाही. तथापि कोणतीही संस्था, कंपनी, भागीदारी कर्म, नॉदणीकृत विवरत संस्था यांना संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करणेसाठी प्रतिनिधीची नेमणूक करता येईल.</p>	<p>वगळण्यात येत आहे.</p>	<p>महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम</p>
५६ (२)	<p>सामान्य सभासदांचे सदर पोटनियमामध्ये उल्लेख केलेले सर्व अधिकार क्रियाशील सभासदास राहील.</p>	<p>वगळण्यात येत आहे.</p>	<p>१९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार</p>
५७ ५७ (१)	<p>बैकेच्या निवडणूकामध्ये मतदान करण्याचा अधिकार</p> <p>फक्त क्रियाशील सभासदास त्यानी किंतीही भागभाडवल धारण केले असले तरी एका मताचा अधिकार राहील.</p>	<p>बैकेच्या निवडणूकामध्ये मतदान करण्याचा अधिकार</p> <p>सभासदांस त्यानी किंतीही भागभाडवल धारण केले असले तरी एका मताचा अधिकार राहील.</p>	<p>१९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार</p>
५७ (२)	<p>क्रियाशील सभासद व्यक्तीस स्वतः मतदान करण्याचा अधिकार राहील. संस्था, कंपनी, भागीदारी कर्म, नॉदणीकृत विवरत संस्था यांना संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करणेसाठी प्रतिनिधी म्हणून भागीदार, संचालक किंवा पदाधिकारी यांची नेमणूक करता येईल.</p>	<p>सभासद व्यक्तीस स्वतः मतदान करण्याचा अधिकार राहील. संस्था, कंपनी, भागीदारी कर्म, नॉदणीकृत विवरत संस्था यांना संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मतदान करणेसाठी प्रतिनिधी म्हणून भागीदार, संचालक किंवा पदाधिकारी यांची नेमणूक करता येईल.</p>	<p>१९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार डिफॉल्टर झाल्यास मतदान करता येणार नाही.</p>
५७ (३)	<p>क्रियाशील सभासदास कायद्याच्या कलम ७३ सीए(१)(१) मध्ये वर्णन केल्यानुसार डिफॉल्टर झाल्यास मतदान करता येणार नाही.</p>		

पोटनियम क्र.	सध्याचा पोटनियम	बदल करावयाचे पोटनियम	कारण
१८ १८ (५)	सहयोगी सभासदत्व अधिकार व जवाबदान्या यावेळेस क्रियाशिल सभासद बैकेचे भाग एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर संयुक्तरित्या धारण करत असेल त्यावेळेस ज्या व्यक्तीचे नाव प्रथम असेल त्या व्यक्तीस, मतदानाचे अधिकार प्राप्त होतील. पण त्या व्यक्तीच्या गैरहजेरीत ज्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या नंबरवर असेल त्या व्यक्तीस मतदानाचे अधिकार असतील पहिल्या दोघांच्या अनुपस्थित हाच नियम प्रयोक पुढील नावे असलेल्या व्यक्तीस लागू होईल. मात्र अशी व्यक्ती अज्ञान असता कामा नवे.	सहयोगी सभासदत्व अधिकार व जवाबदान्या ज्यावेळेस सभासद बैकेचे भाग एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर संयुक्तरित्या धारण करत असेल त्यावेळेस ज्या व्यक्तीचे नाव प्रथम असेल त्या व्यक्तीस, मतदानाचे अधिकार प्राप्त होतील. पण त्या व्यक्तीच्या गैरहजेरीत ज्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या नंबरवर असेल त्या व्यक्तीस मतदानाचे अधिकार असतील पहिल्या दोघांच्या अनुपस्थित हाच नियम प्रयोक पुढील नावे असलेल्या व्यक्तीस लागू होईल. मात्र अशी व्यक्ती अज्ञान असता कामा नवे.	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार
३१ ३१ (२)	सर्वसाधारण सभा : बैकेच्या सर्वसाधारण सभासदांचा (क्रियाशील व अक्रियाशील) समावेश सर्वसाधारण सभेत होईल.	सर्वसाधारण सभा : बैकेच्या सर्व सभासदांचा समावेश सर्वसाधारण सभेत होईल.	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार
३४ ३४ (५)	वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेची सूचना: उपरोक्त सर्वसाधारण सभेची सूचना क्रियाशील/अक्रियाशील सभासदाना पुढील पद्धतीने उपलब्ध केली जाईल. अ) स्थानिक वाटप पद्धतीने किंवा ब) पोस्टाने (अंडर पोस्टर सर्टिफिकेट)	वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेची सूचना: उपरोक्त सर्वसाधारण सभेची सूचना सभासदाना पुढील पद्धतीने उपलब्ध केली जाईल. अ) स्थानिक वाटप पद्धतीने किंवा ब) पोस्टाने (अंडर पोस्टर सर्टिफिकेट)	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार
३९ अ (२)	संचालक मंडळः राखीव जागा-तजा संचालकांसाठी याशिवाय संचालक मंडळामध्ये २ तजा संचालक क्रियाशिल सभासदांमधून स्वीकृत केले जातील. सदर संचालकांना बैकेच्या व्यवस्थापनाच्या मधल्या फळील काम वेळ्याचा क्रिमान ९० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा बैकिंग संबंधीची व्यावसायिक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी व्यावसायिक शिक्षण म्हणजे सी.ए./ आय.सी.डब्लू.ए./ सी.एस./ वकील/ नियुत बैंक अधिकारी आहे. (रिझर्व बैकेचे परिपत्रक क्र.PCB.CIR.POT39/09.103.01/2001-02,DL05/04/2002)	संचालक मंडळः राखीव जागा-तजा संचालकांसाठी याशिवाय संचालक मंडळामध्ये २ तजा संचालक सभासदांमधून स्वीकृत केले जातील. सदर संचालकांना बैकेच्या व्यवस्थापनाच्या मधल्या फळील काम वेळ्याचा क्रिमान ९० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा बैकिंग संबंधीची व्यावसायिक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी व्यावसायिक शिक्षण म्हणजे सी.ए./ आय.सी.डब्लू.ए./ सी.एस./ वकील/ नियुत बैंक अधिकारी आहे. (रिझर्व बैकेचे परिपत्रक क्र.PCB.CIR.POT39/09.103.01/2001-02, DL.05/04/2002)	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार
३९ अ (३)	कायदा कलम ७३ (AAA) मधील तरतुदीनुसार बैकेच्या संचालक मंडळावर कार्यलक्षी संचालक मंडळामध्ये म्हणून स्पष्टकृती करण्यात येईल. स्पष्टीकरण राखीव जागा - (कायदा कलम ७३AAA) अ) संचालक मंडळावरील एक जागा क्रियाशील सभासदांमधील अनुसूचित जाती/अनुसूचित जातीसाठी राखीव असेल. ब) संचालक मंडळावरील एक जागा क्रियाशील सभासदांमधील इतर मागासवाऱ्यांसाठी राखीव असेल. क) संचालक मंडळावरील एक जागा क्रियाशील सभासदांमधील भटक्या जाती, विमुक्त जाती, विशेष मागास जाती यासाठी राखीव असेल. टीप: वरील राखीव जागांपैकी संचालक मंडळावर कोणत्याही जागेसाठी व्यक्ती निवडून आली नाही तर अशी जाग बैकेच्या निवडणूक लढविण्यास पात्र असेल अशा क्रियाशील सभासदांमधून कायदा कलम ७३ब (३)नुसार नियुक्तिद्वारे भरली जाईल. द) संचालक मंडळामधील २ जागा महिला सभासदांसाठी कायदा कलम ७३ सी नुसार राखीव असेल. (टीप:-क्रियाशील महिला सभासद सदर निवडणूक लढविण्यास पात्र राहील. जर अशा जागेवर महिला संचालक निवडून आली नाही तर कायदाच्या कलम ७३(सी)२ नुसार दोन पात्र महिला संचालक नियुक्त करण्यात येतील.)	कायदा कलम ७३ (AAA) मधील तरतुदीनुसार बैकेच्या संचालक मंडळावर कार्यलक्षी संचालक मंडळामध्ये म्हणून स्पष्टकृती करण्यात येईल. स्पष्टीकरण राखीव जागा - (कायदा कलम ७३AAA) अ) संचालक मंडळावरील एक जागा सभासदांमधील अनुसूचित जाती/अनुसूचित जातीसाठी राखीव असेल. ब) संचालक मंडळावरील एक जागा सभासदांमधील इतर मागासवाऱ्यांसाठी राखीव असेल. क) संचालक मंडळावरील एक जागा सभासदांमधील भटक्या जाती, विमुक्त जाती, विशेष मागास जाती यासाठी राखीव असेल. टीप: वरील राखीव जागांपैकी संचालक मंडळावर कोणत्याही जागेसाठी व्यक्ती निवडून आली नाही तर अशी जाग बैकेच्या निवडणूक लढविण्यास पात्र असेल अशा सभासदांमधून कायदा कलम ७३ब (३)नुसार नियुक्तिद्वारे भरली जाईल. द) संचालक मंडळामधील २ जागा महिला सभासदांसाठी कायदा कलम ७३ सी नुसार राखीव असेल. (टीप:-महिला सभासद सदर निवडणूक लढविण्यास पात्र राहील. जर अशा जागेवर महिला संचालक निवडून आली नाही तर कायदाच्या कलम ७३(सी)२ नुसार दोन पात्र महिला संचालक नियुक्त करण्यात येतील.)	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार
४०	संचालक मंडळ सदरस्यासाठीची पात्रता निकष बैकेच्या संचालक मंडळ निवडणूक लढविणेसाठी बैकेच्या क्रियाशिल सभासदांनी खालील पात्रता धारण करणे आवश्यक आहे. अ) किमान भाग भांडवल रु. १५,०००/- आ) किमान ठेव रक्कम रु. ५,००,०००/- (टीप:-निवडून आलेल्या संचालकाच्या ठेवी संचालक मंडळाच्या पूर्ण कार्यकालासाठी बैकेच्याडे राहतील.) कलम कायदा ७३ ब व व क नुसार राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास क्रियाशिल सभासदांसाठी, सर्वसाधारण सभासदांसाठी लागू. असलेल्या पात्रता निकषाच्या ५०% इतकी किमान भाग भांडवल व ठेव रक्कम असणे आवश्यक आहे.	संचालक मंडळ सदरस्यासाठीची पात्रता निकष बैकेच्या संचालक मंडळ निवडणूक लढविणेसाठी बैकेच्या सभासदांनी खालील पात्रता धारण करणे आवश्यक आहे. अ) किमान भाग भांडवल रु. १५,०००/- आ) किमान ठेव रक्कम रु. ५,००,०००/- (टीप:-निवडून आलेल्या संचालकाच्या ठेवी संचालक मंडळाच्या पूर्ण कार्यकालासाठी बैकेच्याडे राहतील.) कलम कायदा ७३ ब व व क नुसार राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यासा सभासदांसाठी, सर्वसाधारण सभासदांसाठी लागू. असलेल्या पात्रता निकषाच्या ५०% इतकी किमान भाग भांडवल व ठेव रक्कम असणे आवश्यक आहे.	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार
४४ (अ) अ (२)१	संचालक मंडळाचे अधिकार व कार्ये कोणत्याही सर्वसाधारण अधिकारांना बाधा न आणता संचालक मंडळास असलेले अधिकार खालील प्रमाणे- सभासदत्व मंजुर करणे. (क्रियाशील/अक्रियाशील) सभासदांच्या यादीनस मंजूरी देणे.	संचालक मंडळाचे अधिकार व कार्ये कोणत्याही सर्वसाधारण अधिकारांना बाधा न आणता संचालक मंडळास असलेले अधिकार खालील प्रमाणे- सभासदत्व मंजुर करणे, सभासदांच्या यादीनस मंजूरी देणे.	महाराष्ट्र शासन राजपत्र दि. २८ मार्च २०२२ नुसार महाराष्ट्र सहकारी संसद्या अधिनियम १९६० मधील कायदा क्र. २८ मधील झालेल्या सुधारणा नुसार

५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची क्षणचित्रे



५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना
मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब



५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना
बँकेचे अध्यक्ष मा.श्री. देवेंद्र शहा



५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना
बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री. विवेक वळसे पाटील



५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना संबोधित करताना
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राजेंद्र देशमुख



५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित सभासद



सेवक प्रशिक्षण व स्नेहमेळावा



शरद सहकारी बँकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सेवक सत्कार



शरद सहकारी बँकेचा सर्व सेवक वर्ग

बँकेच्या वतीने कर्ज वितरण



मंचर शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



मंचर शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



पारगाव शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



घोडेगाव शाखा - फुडस् व्यवसायास अर्थसहाय्य



संगमनेर शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



मंचर शाखा - गृहकर्ज अर्थसहाय्य

बँकेच्या वतीने कर्ज वितरण



मंचर शाखा - व्यवसायास अर्थसहाय्य



आळेफाटा शाखा - किराणा स्टोअर्स अर्थसहाय्य



बेल्हे शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



नेरुळ शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



पोलट्री व्यवसायास अर्थसहाय्य



नारायणगाव शाखा - बांधकाम व्यवसायास अर्थसहाय्य

बँकेच्या वतीने कर्ज वितरण



शिरुर शाखा - हॉटेल व्यवसायास अर्थसहाय्य



कामोठे शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



घाटकोपर शाखा - व्यवसायास अर्थसहाय्य



मलठण शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



निघोज शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



जुन्नर शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य

बँकेच्या वतीने कर्ज वितरण



संगमनेर शाखा - कापड व्यवसायास अर्थसहाय्य



नेरुळ शाखा - लॉन्ड्री व्यवसायास अर्थसहाय्य



कोपरखैरण शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



गुलटेकडी शाखा - वाहनतारण अर्थसहाय्य



शिक्रापूर शाखा - लघुउद्योगास अर्थसहाय्य



राजगुरुनगर शाखा - बांधकाम व्यवसायास अर्थसहाय्य

क्षणचित्रे



मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांची शरद सहकारी बँकेस सदिच्छा भेट



शरद सहकारी बँकेस नवरात्र रत्न पुरस्कार २०२४ (सहकारदूत) मा.राहुल कुल आमदार, डॉड यांचे शुभहस्ते स्विकारताना



बँकेच्या सभासदांना छत्री वितरण करताना मा.ना.दिलीपरावजी वळसे पा.



मंचर येथील कृषी प्रदर्शन २०२४ शरद बँकेच्या स्टॉलला
मा.किरणताई वळसे पाटील यांची सदिच्छा भेट

केली मुहूर्तमेळ उद्योगाची,
दाऱ्यावली वाट अमृत्युची!



सहसंस्थापक व माजी संचालक
शरद सहकारी बँक लि. मंचर

कै. प्रकाशरोट बाबुलाल राहा



अहवाल काळात बँकेचे सभासद, हितविंतक,
तसेच थोर समाजसेवक व भारत मातेच्या रक्षणार्थी आपल्या प्राणांची
आहुती देणारे लक्षकरी जवान, पोलीस, तसेच सामाजिक,
राजकिय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ,
लेखक, कवी, साहित्यिक, कलावंत, यांचे दुखःद निधन झाले
अशा सर्वांना बँकेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली।

माजी संचालक, शरद सहकारी बँक लि. मंचर

कै. सगाजी भिवसेन पाटील

आमच्या शाखा

- | | | | | | |
|-------------|---|--------------|-------------------|---|--------------|
| ● मंचर | : | ०२१३३-२२३६०३ | ● घाटकोपर (प.) | : | ०२२-२५१३००९३ |
| ● घोडेगाव | : | ०२१३३-२४४४०३ | ● कामशेत | : | ०२११४-२६२०३१ |
| ● गुलटेकडी | : | ०२०-२४२७१३०३ | ● वेल्हे | : | ०२१३२-२७६८६८ |
| ● नारायणगाव | : | ०२१३२-२४२९४७ | ● जुन्नर | : | ०२१३२-२२३९०० |
| ● ओतूर | : | ०२१३२-२६४४९९ | ● वाडा | : | ०२१३५-२८४३०३ |
| ● पारगाव | : | ०२१३३-२८४५०३ | ● चाकण | : | ०२१३५-२४९२०३ |
| ● मलठण | : | ०२१३८-२५७२२२ | ● संगमनेर | : | ०२४२५-२२२०२० |
| ● आळेफाटा | : | ०२१३२-२६३४०३ | ● अहमदनगर | : | ०२४१-२४२९६९७ |
| ● राजगुरुनर | : | ०२१३५-२२२३०३ | ● कामोठे | : | ०२२-२७४३१२८५ |
| ● शिक्रापूर | : | ०२१३७-२८६२७३ | ● औरंगाबाद | : | ०२४०-२४५२९९९ |
| ● भोसरी | : | ०२०-२७२३९४०० | ● निघोज | : | ०२४८८-२३०६०३ |
| ● शिरूर | : | ०२१३८-२२२०२३ | ● कोपरखैरणे | : | ०२२-२७५५००५२ |
| ● नेरुळ | : | ०२२-२७७१००७१ | ● वाशी, नवी मुंबई | : | ०२२-२७८३०९०४ |
| | | | ● वाघोली | : | ७०२८० ९३६२५ |

प्रेषक



मा.श्री. देवेंद्र प्रकाशशेठ शहा

अध्यक्ष

प्रति,

शरद सहकारी बँक लि., मंचर

वाळिसाळाही खुप काढी!

मुख्य कार्यालय :

माकेट याडी, मंचर, ता. आंबेगाव,

जिल्हा - पुणे - ४१० ५०३

दूरध्वनी : ०२१३३-२२३९०३, २२५४५०

ho@sharadbank.com

www.sharadbank.com

Toll Free No.: 1800-233-2124